

शोभन संवत्सर



शकाब्द १९४५



भगवान् सूर्यनारायण

## समय निरामय






















सौषि धर्मान् सुकर्माणि सरस्याकाशमण्डले ।  
सूर्य त्वां सूर्यो यान्ति संवत्सर नमोऽस्तुते ॥  
चतुर्विंशत्यरं चक्रं द्व्ययने स्यन्दने तव ।  
सप्तयः सप्त राजन्ते द्वादशात्मव्वर्मोऽस्तुते ॥

अर्थ – हे सूर्यदेवा, तुझ्यापासूनच धर्माचा आणि सत्कर्माचा उगम होतो. तूच आकाशमण्डलामध्ये भ्रमण करतोस. ज्ञानीजन आपल्या साधनेद्वारे तुझ्याठायी पोहोचतात. हे संवत्सरस्वरूपा सूर्या, तुला नमस्कार असो. उत्तरायण आणि दक्षिणायण अशा दोन मार्गांनी जाणान्या तुझ्या गतिमान रथाठायी चोवीस पक्षांच्या आन्यांनी युक्त असे एक संवत्सरस्वरूप चक्र आणि सात वारांचे प्रतीक सात अश्व शोभून दिसतात. वर्षाच्या बारा महिन्यांमध्ये बारा रूपांनी नटणान्या तुला नमस्कार असो.

२०२३ - २०२४

शोभन संवत्सर - शालिवाहन शक  
१९४५

# समय निरामय



## ओळख मुद्राशास्त्राची

जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण काही चुकीच्या कृती व विचारांतून अनारोग्य निर्माण होते. प्राचीन भारतीय परंपरेत जीवन व आरोग्याचा साप्यक विचार केलेला आहे. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अशा सर्व पातळ्यांवर स्वास्थ्य असणे यालाच आरोग्य म्हटले आहे. यासाठी आयुर्वेद व योग अशी शास्त्रे विकसित झाली, जी अन्य शास्त्रांशीसुद्धा निगडित आहेत. त्यातील व्यापक निकषांच्या आचरणाने सर्वकष आरोग्य व शाश्वत प्रगती शक्य होते. या मार्गावर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी यांच्या समुच्चयातून निर्माण झालेली अष्टांगयोग पद्धत कालातीत आहे. ज्यातून शरीरिक व मानसिक आरोग्यापासून परमानंदपर्यंत पोहोचेता येते. यातील आसन व प्राणायामाचे हठयोगामध्ये सखोल विवेचन असून, मुद्रा हा त्यामधील एक महत्त्वाचा भाग आहे. मुद्राशास्त्रामध्ये हस्तमुद्रा महत्त्वपूर्ण आहेत. 'शारदा तिलक' ग्रंथामध्ये मुद्रेचे वर्णन 'मुद्रम् अनन्दम् ददाति इति मुद्रा' असे आहे. अर्थात, आनंद देणारी क्रिया म्हणजे मुद्रा. आनंद म्हणजे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आनंद होय. आत्मापर्यंत, परमात्मापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास घेंड संहितेमध्ये मुद्रांचा शास्त्रीय दृष्टिकोन दिलेला आहे. मुद्रांचे चार प्रकार आहेत. वेदाभ्यासादरम्यान केल्या जाणाऱ्या वैदिक मुद्रा, तंत्रशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक मुद्रा, नृत्याभ्यास करताना केल्या जाणाऱ्या नृत्य मुद्रा आणि दैनंदिन व्यवहारातील लौकिक मुद्रा. शरीरातील पंचमहाभूतांची योग्य सांगड घालण्याचे कार्य मुद्रा करतात.

पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांनी विश्व बनलेले असून एक समान चैतन्य किंवा प्राणशक्ती त्यांना एकत्र बांधून हा सारा पसारा चालविते आहे. मानवी शरीरदेखील पंचमहाभूतात्मक आहे. हे पंचप्राणाच शरीरास व मानस चेतना पुरवितात. हे चैतन्य, कृती आणि शब्दांमध्ये परिवर्तित होऊन पुन्हा निसर्गात मिसळते आणि ऊर्जेचे हे चक्र अरबंदित राहते. संतुलित आहार, विहार आणि विचार माणसास ऊर्जावान व निरोगी ठेवतात. मात्र अयोग्य आहार, अमुरा विहार आणि चुकीचे विचार यामुळे पंचतत्त्व असंतुलित होतात. अशावेळी कमी झालेले तत्त्व निर्माणातून मिळविष्यासाठी आणि अधिक असणारे तत्त्व निसर्गात उत्सर्जित करण्यासाठी शरीरातील ऊर्जांकिंद्रे अतिक्रियाशील होतात व पुनर्संतुलन साधतात. परंतु वारंवार होणाऱ्या असमतोलामुळे ऊर्जांकिंद्रे क्षीण होऊन रोग किंवा व्याधी उद्भवतात.

योगशास्त्राप्रमाणे मानवी स्थूल देह हा सूक्ष्म देहाने अंतर्बाह्य आच्छादलेला असून, या सूक्ष्म देहामध्ये असणाऱ्या असंख्य नाड्या (प्राणवाहिन्या) वातावरणातील वैशिक प्राण सूक्ष्मदेहामध्ये संकलित करीत असतात. मूलाधार चक्र, स्वाधीष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र ही मानवी सूक्ष्म देहातील ऊर्जांकिंद्रे असून, ही ऊर्जांकिंद्रे शरीराला अनुक्रमे पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व, अग्नितत्त्व, वायुतत्त्व, आकाशतत्त्व आणि महत्तत्त्व (बुद्धीतत्त्व) शरीरास पुरवित असतात. शरीराच्या मध्योमध्ये मेरुदंडातून टाळूपर्यंत जाणारी सुषुमा नाडी (जीवनाडी) आणि तिच्या दोन्ही बाजूने

सापासारख्या नागमोडी असणाऱ्या इडा (चंद्रनाडी) आणि पिंगला (सूर्यनाडी) या सूक्ष्म देहातील प्रमुख नाड्या होते. त्याचप्रमाणे हाताच्या पाच्यांवर प्रवाहित होतात.

अंगद्यातून जाणारी नाडी शरीराला अग्नितत्त्व पुरविते. तर्जनीतून जाणारी वायुतत्त्व, मध्यमेतून जाणारी आकाशतत्त्व, अनामिकेतून जाणारी पृथ्वीतत्त्व, तर कनिष्ठेतून जाणारी नाडी जलतत्त्व पुरविते. उजवीकडून व डावीकडून येणारी ही ऊर्जा अनुक्रमे पुरुष व प्रकृती, मॅस्क्युलीन व फेमिनीन, धन व ऋण, किंवा शारीरिक व मानसिक पोषण करणारी असते. त्यांचा सुयोग्य समन्वय शरीर व मनाचे संतुलन राखतो. कोणतीही आजार ऊर्जा असंतुलनाचे लक्षण असते. असंतुलित झालेली तत्त्वं संतुलित करण्यासाठी हस्तमुद्रा उपयुक्त ठरू शकतात. हस्तमुद्रांमध्ये बोटांच्या विशिष्ट रचनांद्वारे नाड्यांमधील अडसर किंवा दोष दूर व्याहाला मदत होते.

योग्य आहारातून शरीरास पंचतत्त्वं मिळतात. योग्य विहारातून ती शरीराभर योग्य प्रवाहित राहतात. योग्य विचारातून ती कार्यक्षम होतात.

अनग्रहणापासून ते कोणतीही कृती करण्यापर्यंत प्रत्येक टिकाणी वैतन्याची आवश्यकता असते. वैशिक चैतन्याचे प्रतिनिधित्व आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पंचप्राण करतात. आयुर्वेदात सांगितलेले विद्येष म्हणजे वात (वायू + आकाश), पितृ (अग्नी + जल), कफ (जल + पृथ्वी) हेदेखील पंचतत्त्वांच्या एकत्रीकरणातूनच निर्माण होतात. त्यामुळे चंद्रप्राणाचे असंतुलन हे गोगास कारण ठरते. हस्तमुद्रा हा पंचतत्त्वं संतुलित करण्याचा विधी असल्यामुळे आरोग्यदायी ठरू शकतो.

भारतीय रूढी-परंपरा आणि संस्कृती मानवाच्या आरोग्य हेतूने निर्माण केलेल्या आहेत. रोजच्या दिनचर्येमध्ये सांगितलेले प्रत्येक विधी आपणास ऊर्जावान करून आरोग्य प्रदान करतो. दोन्ही हात जोडून नमस्कार करणे, दिव्यावर हात फिरवून आरती घेणे, टाळ्या वाजविणे, हाताने जेवणे, मोठ्यांचा पदस्पर्श करणे, 'कारप्रे वसते लक्ष्मी' तसेच 'शुभंकरोती'सारख्या प्रार्थना म्हणणे यांतून आपले शरीर आणि मन संतेच होत असते.

भोवताली असणारी सकारात्मक स्पंदन (ऊर्जा) आपण आकृष्ट करीत असतो. कोणाच्या बोटाने कोणाला गंध कोणाला लावावे हेदेखील त्या बोटातून वाहणाऱ्या तत्त्वाशी निगडित आहे. नैवेद्य दावविताना व जेवणापूर्वी पंचप्राणांना आवाहन केल्याने पंचमहाभूतांचे योग्य ग्रहण, पचन व शोषण होते हा शास्त्रार्थ त्यामागे लपलेला आहे. योगशास्त्रातील आठही अंगांची आपल्या दिनक्रमात गुंफण केलेली असून, शास्त्रोक्त आचरण हे आरोग्यहेतू सांगितलेले आह.

हस्तमुद्रा आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध या दिनदिशीकेत आपण सविस्तर जाणून घेणा आहेत. मुद्रांच्या अस्यासात सातत्य महत्त्वाचे असते. मुद्रा एका वेळेला किमान १०-१५ मिनिटे अशी दिवसाभरात कमीत कमी दोन ते तीन आवर्तने केल्यास, ऊर्जप्रवाह सुरक्षित होण्यास मदत होते. मुद्रा करताना मन शांत व आणि शरीर शिथिल असावे. मन अस्वस्थ असल्यास, प्रथम मनःशांतीची मुद्रा करावी आणि मन शारीरिक दोषांसाठीची मुद्रा करावी.



**निरामय®**

Wellness Center

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

मार्च/एप्रिल २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

चैत्र

उत्तरायण • वसंत ऋतु



## धाता (चैत्र महिन्यातील आदित्य)

प्रजा: सूजति यश्यादौ विदधाति धयत्यथ ।  
आदित्याय नमस्तस्मै धातृरूपाय वेधसे ॥१॥

अर्थ - जो धात्याचे अर्थात् ब्रह्मदेवाचे रूप धारण करून, सर्व प्रजांचे सर्जन, धारण तसेच समापन करतो. त्या विधात्या, आदित्याला नमस्कार असो.

# समय निरामय

रवि रविवार	March 2023	शु. पंचमी	शु. द्वादशी	कृ. तृतीया	कृ. एकादशी																																														
	<table border="1"> <tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr> <tr><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td><td>3</td></tr> <tr><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td></tr> <tr><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td></tr> <tr><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td></tr> <tr><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td><td>30</td><td>31</td><td></td></tr> </table>	S	M	T	W	T	F	S					1	2	3	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	31		मार्च <b>26</b>	नक्षत्र: कृतिका ०६.३४ ☽ १८.४६ ☽	एप्रिल <b>02</b>	एकादशी समासी ०४:२० नक्षत्र: मध्या ०६.३० ☽ १८.४७ ☽	एप्रिल <b>09</b>	संकष्टि चतुर्थी (पुणे चं. उ. २१:५१) नक्षत्र: विशाखा ०६.२४ ☽ १८.४९ ☽	एप्रिल <b>16</b>	वरुथिनी एकादशी श्रीवल्लभाचार्य जयंती एकादशी समासी १८.१५ नक्षत्र: शतारका ०६.१९ ☽ १८.५१ ☽
S	M	T	W	T	F	S																																													
				1	2	3																																													
5	6	7	8	9	10	11																																													
12	13	14	15	16	17	18																																													
19	20	21	22	23	24	25																																													
26	27	28	29	30	31																																														
सोम सोमवार	<table border="1"> <tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr> <tr><td>30</td><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td></td></tr> <tr><td>2</td><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td></tr> <tr><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td></tr> <tr><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td></tr> <tr><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td></tr> </table>	S	M	T	W	T	F	S	30					1		2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	मार्च <b>27</b>	नक्षत्र: रोहिणी ०६.३४ ☽ १८.४६ ☽	एप्रिल <b>03</b>	महावीर जयंती सोमप्रदोष नक्षत्र: मध्या ०६.२९ ☽ १८.४७ ☽	एप्रिल <b>10</b>	कृ. चतुर्थी नक्षत्र: अनुराधा ०६.२३ ☽ १८.४९ ☽	एप्रिल <b>17</b>	कृ. द्वादशी सोमप्रदोष नक्षत्र: पूर्वभाद्रपदा ०६.१८ ☽ १८.५१ ☽
S	M	T	W	T	F	S																																													
30					1																																														
2	3	4	5	6	7	8																																													
9	10	11	12	13	14	15																																													
16	17	18	19	20	21	22																																													
23	24	25	26	27	28	29																																													
मंगळ मंगळवार		मार्च <b>28</b>	नक्षत्र: मृग ०६.३४ ☽ १८.४६ ☽	एप्रिल <b>04</b>	महावीर जयंती (खुलासा पंचांगात पहावा) नक्षत्र: पूर्वा ०६.२८ ☽ १८.४८ ☽	एप्रिल <b>11</b>	कृ. पंचमी कृ. षष्ठी नक्षत्र: ज्येष्ठा ०६.२२ ☽ १८.४९ ☽	एप्रिल <b>18</b>	कृ. त्रयोदशी शिवरात्री नक्षत्र: उत्तरभाद्रपदा ०६.१७ ☽ १८.५१ ☽																																										
बुध बुधवार	● शु. प्रतिपदा गुढीपाडवा अभ्यंगरन्नान, पंचांग पूजन नक्षत्र: उ. भा. ०६.३९ ☽ १८.४५ ☽	मार्च <b>22</b>	शु. अष्टमी दुर्गाष्टमी नक्षत्र: आर्द्रा ०६.३३ ☽ १८.४६ ☽	एप्रिल <b>05</b>	शु. चतुर्दशी पौर्णिमा प्रारंभ ९.१९ नक्षत्र: उत्तरा ०६.२७ ☽ १८.४८ ☽	एप्रिल <b>12</b>	कृ. सप्तमी नक्षत्र: मूळ ०६.२२ ☽ १८.५० ☽	एप्रिल <b>19</b>	कृ. चतुर्दशी दर्श अमावास्या अमावास्या प्रारंभ १९.२४ नक्षत्र: रेती ०६.१६ ☽ १८.५१ ☽																																										
गुरु गुरुवार	● शु. द्वितीया	मार्च <b>23</b>	नक्षत्र: रेती ०६.३८ ☽ १८.४५ ☽	शु. नवमी श्रीराम नवमी गुरुपूज्यामृत २२:५१ नं. सूर्योदयापर्यंत नक्षत्र: पुनर्वसु ०६.३२ ☽ १८.४७ ☽	एप्रिल <b>06</b>	शु. पौर्णिमा हनुमान जयंती वैशाख रसनारंभ, पौर्णिमा समासी १०.०५ नक्षत्र: हस्त ०६.२६ ☽ १८.४८ ☽	एप्रिल <b>13</b>	कृ. अष्टमी कालाष्टमी नक्षत्र: पूर्वाषाढा ०६.२१ ☽ १८.४० ☽	एप्रिल <b>20</b>	कृ. अमावास्या अमावास्या समासी १४.३ नक्षत्र: अष्टीनी ०६.१६ ☽ १८.५२ ☽																																									
शुक्र शुक्रवार	● शु. तृतीया गौरी तृतीया (तीज)	मार्च <b>24</b>	नक्षत्र: अष्टीनी ०६.३७ ☽ १८.४५ ☽	शु. दशमी	एप्रिल <b>07</b>	कृ. प्रतिपदा गुड फ्रायडे नक्षत्र: चित्रा ०६.२५ ☽ १८.४८ ☽	एप्रिल <b>14</b>	कृ. नवमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नक्षत्र: उत्तराषाढा ०६.२० ☽ १८.५० ☽																																											
शनि शनिवार	● शु. चतुर्थी विनायक चतुर्थी	मार्च <b>25</b>	नक्षत्र: भरणी ०६.३६ ☽ १८.४५ ☽	शु. एकादशी कामदा एकादशी एकादशी प्रारंभ ०९.५९ नक्षत्र: आश्लेषा ०६.३० ☽ १८.४७ ☽	एप्रिल <b>01</b>	कृ. द्वितीया नक्षत्र: रघुवी ०६.२४ ☽ १८.४९ ☽	एप्रिल <b>15</b>	कृ. दशमी एकादशी प्रारंभ २०.४६ नक्षत्र: श्रवण घनिष्ठा ०६.१९ ☽ १८.५० ☽		सूर्योदय सूर्यास्त																																									

मार्च/एप्रिल २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

चैत्र

उत्तरायण • वसंत ऋतु


# समय निरामय

चैत्र

हा चांद्र वर्षाचा पहिला मास. या महिन्याच्या पौर्णिमिला किंवा आगेयागे चित्र नक्षत्र असते, म्हणून त्या नक्षत्रावरून याला चैत्र असे नाव मिळाले आहे. याला मधुमास असेही म्हणतात. याच महिन्यापासून वसंत ऋतु सुरु होतो. चैत्र शु. प्रतिपदेला संवत्सराचा प्रारंभ होतो. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली, असे 'हेमांत्रित' ब्रह्मवचन आहे. या दिवशी सूर्योदयी जो वार असेल, तो वर्षेश मानतात. याच दिवशी देवीच्या व श्रीरामाच्या वासंतिक नवरात्रेत्वाचा प्रारंभ होतो. या दिवशी प्रपादानाला (पाणपाई घालणे) सुरुवात करतात. चार महिने प्रपादान करणे शक्य नसेल, तर रोज एक गार पाण्याने भरलेला घट पत्र व्यक्तीला दान द्यावा, असे सांगितले आहे. चैत्र शु. तृतीयेला शंकरासह गौरीचे पूजन करतात व पुढे महिनाभर त्यांचा दोलोत्सव करतात. हेच ब्रत चैत्रगौरीरचे ब्रत म्हणूनही ओळखले जाते. याच तृतीयेला भगवान्याचा मत्स्यावताराची जयंती असते. चैत्र शु. चंचमी ही कल्पादी तिथी होय. ब्रह्म-देवाच्या दिवसाची आदी तिथी असते, तिला कल्पादी म्हणतात. महिन्यातील शु. अश्वीला भवानीची उत्पत्ती झाली. म्हणून या दिवशी देवी भवानीचे दर्शन द्यावे, असे सांगितले आहे. या दिवशी अशेक कलिकाप्राशन हाही एक विशी सांगितलेला आहे. या दिवशी जितेंद्रिय होऊन लैहित्य तीर्थंत सान करणारा ब्रह्मपटी जाते, असे वचन आहे. चैत्र शु. नवमी ही प्रभू श्रीरामाच्या अवतरणाची तिथी म्हणून रामनवमी म्हणून ओळखली जाते. चैत्र शु. एकादशीला दोलोत्सव सांगितलेला आहे. या दिवशी वैष्णव लोक लक्ष्मीसहित विष्णुचे आंदोलन करतात. चैत्र शु. द्वादशीला दमनोत्सव म्हणजे विष्णुची दवण्याने पूजा करतात. चैत्र शु. त्रयोदशीला अनंगवत विहित आहे. या त्रिवारामध्ये कामदेव व रती यांची पूजा केली जाते. चैत्र कृ. त्रयोदशी शततरकानक्षत्राने युक्त असल्यास ती शंभर सूर्यग्रहणांसामान पुष्यकारक होते अशी श्रद्धा आहे. त्यांतही ती शनिवारी आली असता तो महावर्णीयोग होतो. चैत्री पौर्णिमा ही रामभक्त हनुमानाची जन्मतिथी म्हणून प्रसिद्ध आहे. चैत्र मासात रोज सकाळी अंगाचा एक चौकोन सापेक्षन त्याच्यावर विशिष्ट प्रकारची रांगोळी काढतात, तिला चैत्रांगं असे म्हणतात. या चैत्रांगाचावर हल्दी-कुरुकू व फुले वाहतात. त्याच्यापाणी या महिन्यात तुळशीवंडवावावर गळती लावतात. चैत्र महिन्यात चैत्रगौत्रित्राच्या अनुषंगाने दांपत्यून तसेच हल्दीकुंकवाचे समारोहदेखील आयोजित केले जातात. चैत्रामध्ये तिथिपरत्वे त्या त्या तिथींसी संबंधित देवतांना दवणा वाहण्याची प्रया आहे.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार

गुढीपाडवा  
व  
नववर्षाच्या  
हार्दिक शुभेच्छा



## मनाला स्थिर करणारी ध्यान मुद्रा



कोणतीही गोष्ट करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी मनाची शांतता, एकाग्रता आवश्यक असते. मन अस्थिर असल्यास विचार दोलायामान असतात. काय करावे किंवा करू नये, काय योग्य किंवा अयोग्य, याबाबत सांशक्ता असते. यामुळे निर्णय घेता येत नाहीत, पर्यायाने कृती घडत नाही. व्यक्ती उलट्या-सुलट्या विचारांमध्येच अडकून पडतात आणि क्रियाशून्य होतात. रामदास स्वार्माणी मनाला 'मरुत' म्हणजे वाच्याची उपामा दिलेली आहे आणि हे मन 'मरुतुल्य वेण' धावते असे सांगितले आहे. वाच्याच्या वेगाने धावणारे हे मन क्षणार्धात सुतावरून स्वर्ग गाठते.

शरीरातील अस्थिर झालेला वायू मनाची चंचलता वाढवितो. विचारांमी भरलेल्या मनाला, समोर घडणाऱ्या गोर्धींचेही योग्य आकलन होत नाही. आपल्या विचारांप्रामाणेच आपली दृष्टी आपणास पडते. वारा जेवढा सोसाट्याचा, तेवढा विचारांचा वेगाही अधिक. वारा जेवढा शांत, तेवढे विचाराही शांत. मात्र जर हा वारा अतिक्षीण असेल, तर मनही क्षीण होते. तर्जनीतून (पहिले बोट) जाणारी नाडी वायुतत्त्व प्रवाहित करते. तत्त्वाच्या उपलब्धतेनुसार नाडी अतिप्रवाहित किंवा कमी प्रवाहित असते. या नाडीला नियंत्रित करून शरीरातील वायुतत्त्व पर्यायाने मन च एकाग्र होऊ शकते, आणि मा आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान मिळविणे शक्य होऊ शकते. हा वारा म्हणजे वायुतत्त्व एकाग्र होत नाही. अशा प्रकारे अनेकदा आपले मनच आपले शाश्रू बनते. हा वायू (तत्त्व) संतुलित करून आपण मन शांत करू शकतो. मन शांत झाले, की आपण ध्यानस्थ च एकाग्र होऊ शकते, आणि मा आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान मिळविणे शक्य होऊ शकते. हा वारा म्हणजे वायुतत्त्व कुठलीही गोष्ट एका रूपातून दुसऱ्या स्पात परिवर्तित करण्याचे काम अग्री करतो. रूपांतरण किंवा विघटन हे अग्रितत्त्वाचे बोट म्हणजे तर्जीनी.

आहार-विहार-विचार, कक्षातूनही

जेव्हा वायुतत्त्वाचे आधिक्य होते, तेवढे मनाची चंचलता वाढू लागते. अतिसिक्रिय वायू म्हणजे घोंगवणारा वारा किंवा वादळी वारा जसा एकाच जागी गोल फिरत राहतो, तसे मनही त्याच-त्याच विचारांमध्ये अडकून पडते. वारा जेवढा सोसाट्याचा, तेवढा विचारांचा वेगाही अधिक. वारा जेवढा शांत, तेवढे विचाराही शांत. मात्र जर हा वारा अतिक्षीण असेल, तर मनही क्षीण होते. तर्जनीतून (पहिले बोट) जाणारी नाडी वायुतत्त्व प्रवाहित करते. तत्त्वाच्या उपलब्धतेनुसार नाडी अतिप्रवाहित किंवा कमी प्रवाहित असते. या नाडीला नियंत्रित करून शरीरातील वायुतत्त्व पर्यायाने मन संतुलित करण्याचे कार्य ध्यान मुद्रा करते.

कुठलीही गोष्ट एका रूपातून दुसऱ्या स्पात परिवर्तित करण्याचे काम अग्री करतो. रूपांतरण किंवा विघटन हे अग्रितत्त्वाचे बोट म्हणजे तर्जीनी. आहार-विहार-विचार, कक्षातूनही

म्हणजे अंगठा होय. अतिरिक्त किंवा कमकुवत वायूचे योग्य रूपांतरण किंवा विघटन करून त्यास संतुलित करण्यासाठी तर्जनी आणि अंगठ्याची विशिष्ट रचना करून ध्यान मुद्रा केली जाते. या मुद्रेमध्ये तर्जनी/पहिले बोट आणि अंगठा यांची टोके एकमेकांसी जोडून, उलेली तीन बोटे सरळ ठेवायची असतात. बोटांचा एकमेकांना स्पर्श व्हावा, दाब नको. जर इतर बोटे सरळ ठाठ राहत नसतील, तर ती जशी राहतात तशी राहू देत. बोटांना सरळ करण्यासाठी ताण देऊ नये. मुद्रा करताना एका लघीत शांत श्वसन करावे. सातत्यपूर्ण मुद्रा केल्यानंतर हव्हःहव्हः दोषिनिवारण होऊन बोटे आपोआप सरळ होऊ लागतात. तसेच बोटे जिथे एकमेकांना टेकतात, त्या ठिकाणी हव्हःहव्हः स्पंदनेही जाणवू लागतात.

चंचल मन शांत होण्यासाठी या मुद्रेची मदत होते. विचारांचा गुंता हव्हःहव्हः सुटत जातो आणि विचारांमध्ये स्पष्टता येऊ लागते. आकलन किंवा समज वाढू लागते. झोप शांत लागण्यासाठीही ध्यान मुद्रेचा उपयोग होतो. रात्री झोपतेवेळी अंथरुणावर शवासनामध्ये आडवे होऊन शरीर शिथिल सोडून हात गादीव मुद्रा स्थितीत ठेवून नामस्मरण करीत शांत पडून राहावे. हव्हःहव्हः विचार शांत होत, शांत झोप लागते. शरीरामध्ये विस्मयकारी बदल घडत जातात.



१-आदित्य

हा चैत्र महिन्यामध्ये सूर्यमंडलाठायी अधिष्ठित असणारा आदित्य आहे. क्रतुस्थला अप्सरा त्याच्यासमोर नृत्य करते. पुलस्त्य ऋषी त्याची वेदमंत्रांनी स्तुती करतात. वासुकी सर्प त्याचा रथ सज्ज करतो. रथभूत यक्ष त्याचे सारथ्य करतो. हेति राक्षस हा त्याच्या रथाचे अनुगमन करतो आणि गंधर्व तुम्बुरु त्याचे यशोगान करतो.

धाता क्रतुस्थला चैव पुलस्त्यो  
वासुकिस्तथा ।

रथभूद् ग्रामणीहेतिस्तुम्बुरुश्वैव सप्तमः ॥

एते वसन्ति वै चैत्रे मधुमासे सदैव हि ।

मैत्रेय स्वन्दने भानोः ।

सप्तमासाधिकारिणः ॥

(विष्णुपुराण - २/१०/३-४)

जो सर्वाना उत्पन्न करणारा, सर्वांचे पालनपोषण करणारा तसेच सर्वांचे नियमन करणारा आहे तो धाता होय. धाता हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे हे स्पष्ट होते. वर्षांभी ब्रह्मदेवाची अर्थात गुढीचा रूप एकमेकांसी शरीराला अवधी देणे आजारात योग्य तो परिणाम मिळण्यासाठी शरीराला अवधी देणे आवश्यक असेते. शरीरामध्ये आकाशतत्त्वात जितक्या जास्त ठिकाणी अडसर असतील व ते आकाराने मोठे असतील, तितका बरे ब्रह्मला लागणारा कालावधी जास्त असू शकतो. म्हणून मुद्रा एका वेळी कमीत कमी १०-१५ मिनिटे अशी दिवसातून ३-४ वेळा करावी व सातत्य ठेवावे.

कुठलाही आजार एका दिवसात निर्माण झालेला नसतो. जेव्हा कोणतेही तत्त्व साठत जाते, तेव्हा हव्हःहव्हः आजार आकार घेऊ लागतो. अँक्युप्रेशर हे शास्त्रमुद्रा वैश्विक ऊर्जवर आधारित आहे. यामध्ये काही बिंदूवर दाब दिला जातो व सोडला जातो. ज्यातून नाडीमधील अडसर दूर होऊन आरोग्य मिळते. अनावश्यक विचार मनात अडसर निर्माण करतात. लहान वयापासून येणारा मानसिक ताण हा आपले अ



## अर्यमा (वैशाख महिन्यातील आदित्य)

अर्यं नाम समुत्कृष्टं भिर्मीते यत्तदेव यः ।  
पितृणां पतये तस्मा अर्यम्णो यमिने नमः ॥२॥

अर्थ - जे जे उत्तम आहे ते ते सर्व जो कसाला लावतो, त्याचे परीक्षण व मूल्यांकन करतो, पितृगणांचा स्वामी, नियामक असा जो अर्यमा (नामक आदित्य) त्याला नमस्कार असो.

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

एप्रिल/मे २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**वैशाख**  
उत्तरायण • वसंत ऋतू

# समय निरामय

रवि रविवार	April 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td>30</td><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td></td></tr><tr><td>2</td><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td></tr><tr><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td></tr><tr><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td></tr><tr><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td></tr></table>	S	M	T	W	T	F	S	30					1		2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	● शु. तृतीया विनायक चतुर्थी एप्रिल 23 नक्षत्र : रोहिणी 06/१५ ९८/५२	● शु. दशमी एकादशी प्रारंभ २०.२९ नक्षत्र : मध्या 06/०९ ९८/४४	● कृ. द्वितीया मे 07 नक्षत्र : अनुराधा 06/०६ ९८/५७	● कृ. दशमी मे 14 नक्षत्र : शततारा 06/०३ ९८/५९
S	M	T	W	T	F	S																																									
30					1																																										
2	3	4	5	6	7	8																																									
9	10	11	12	13	14	15																																									
16	17	18	19	20	21	22																																									
23	24	25	26	27	28	29																																									
सोम सोमवार	May 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td>1</td><td>2</td><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td></tr><tr><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td></tr><tr><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td></tr><tr><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td></tr><tr><td>29</td><td>30</td><td>31</td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	31					● शु. चतुर्थी एप्रिल 24 नक्षत्र : गुरु 06/१३ ९८/५३	● शु. एकादशी महाराष्ट्र दिन मोहिनी एकादशी एकादशी समाप्ती २२.१० नक्षत्र : पूर्वा 06/०९ ९८/५५	● कृ. तृतीया संकष्ट चतुर्थी (पुणे चं. उ. २१:४८) नक्षत्र : ज्येष्ठ 06/०४ ९८/५७	● कृ. एकादशी अपरा एकादशी एकादशी प्रारंभ ०२.४७ नक्षत्र : पू. भा. 06/०२ ९९/००
S	M	T	W	T	F	S																																									
1	2	3	4	5	6	7																																									
8	9	10	11	12	13	14																																									
15	16	17	18	19	20	21																																									
22	23	24	25	26	27	28																																									
29	30	31																																													
मंगळ मंगळवार		● शु. पंचमी श्री आद्य शंकराचार्य जयंती एप्रिल 25 नक्षत्र : आर्द्रा 06/१२ ९८/५३	● शु. द्वादशी मे 02 नक्षत्र : उत्तरा 06/०८ ९८/५५	● कृ. चतुर्थी मे 09 नक्षत्र : मूळ 06/०५ ९८/५८	● कृ. द्वादशी एकादशी समाप्ती ०९.०४ नक्षत्र : उ. भा. 06/०२ ९९/००																																										
बुध बुधवार		● शु. षष्ठी श्रीनृसिंह नवरात्रारंभ गंगोत्पत्ति – गंगापूजन एप्रिल 26 नक्षत्र : पुनर्वसु 06/११ ९८/५३	● शु. त्रयोदशी प्रदोष मे 03 नक्षत्र : हस्त 06/०६ ९८/५६	● कृ. पंचमी मे 10 नक्षत्र : पू. शा. 06/०४ ९८/५८	● कृ. त्रयोदशी प्रदोष, शिवरात्री नक्षत्र : रेवती 06/०२ ९९/००																																										
गुरु गुरुवार		● शु. सप्तमी गुरुपुष्यामृत ७:०० न. सूर्योदयापर्यंत एप्रिल 27 नक्षत्र : पुनर्वसु 06/११ ९८/५४	● शु. चतुर्दशी श्रीनृसिंह जयंती पौर्णिमा प्रारंभ २३.४५ नक्षत्र : चित्रा 06/०९ ९८/५६	● कृ. षष्ठी मे 11 नक्षत्र : उ. शा. 06/०४ ९८/५८	● कृ. चतुर्दशी अमावास्या प्रारंभ २१.४३ नक्षत्र : अश्विनी 06/०१ ९९/०१																																										
शुक्र शुक्रवार	● शु. प्रतिपदा एप्रिल 21 नक्षत्र : भरणी 06/१५ ९८/५२	● शु. अष्टमी दुर्गाष्टमी एप्रिल 28 नक्षत्र : पुष्य 06/११ ९८/५४	● शु. पौर्णिमा बुद्धपौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती पौर्णिमा समाप्ती २३.०४ नक्षत्र : स्वाती 06/०० ९८/५६	● कृ. सप्तमी कालाष्टमी मे 12 नक्षत्र : श्रवण 06/०३ ९८/५९	● कृ. अमावास्या दर्श भावुका अमावास्या शनैश्चर जयंती अमावास्या समाप्ती २१.२३ नक्षत्र : भरणी 06/०१ ९९/०१																																										
शनि शनिवार	● शु. द्वितीया अक्षय तृतीया श्री वसवेश्वर जयंती, शीरशशुभ्र जयंती स्मरण ईद एप्रिल 22 नक्षत्र : कृतिका 06/१४ ९८/५२	● शु. नवमी एप्रिल 29 नक्षत्र : आश्लेषा 06/१० ९८/५४	● कृ. प्रतिपदा मे 06 नक्षत्र : विशाखा 06/०५ ९८/५०	● कृ. अष्टमी कृ. नवमी मे 13 नक्षत्र : धनिष्ठा 06/०३ ९८/५९	सूर्योदय सूर्यास्त																																										

एप्रिल/मे २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

वैशाख  
उत्तरायण • वसंत ऋतु

# समय निरामय

वैशाख

चैत्री गणेशील दुसरा मास. या मासातील पौर्णिमा वैशाख विशाखा नक्षत्राने युक्त असते किंवा विशाखा नक्षत्र तिच्या आगेमारे असते, म्हणून याला वैशाख म्हणतात. या मासाचे प्राचीन नाव माधव असे होते. चैत्र व वैशाख हे दोन वर्षांत ऋतुचे महिने मानले जातात. तथापि वैशाखात उत्ताळा बराच असतो, त्यामुळे या मासातील ब्रत-वैकल्ये उन्हाल्याला योग्य अशीच सांगितलेली आहेत. या मासात प्रातःस्नान विशेष पुण्यप्रद आहे. तुला, मकर व मेष या राशीत सूर्य असेल तेव्हा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने महापातकांचा नाश होतो. वैशाखातील प्रातःस्नान अश्वमेधाचे फल देते. वैशाखस्नानाचा प्रांभं खंरंतर चैत्र शुद्ध एकादशी, पौर्णिमा किंवा मेषसंक्रांत यापैकी एका दिवसापासूनच करतात. प्रारंभदिनी मधुसूदनाची पूजा करून


वैशाख सकलं मासं मेषसङ्गमणे रवे:।  
प्रातः सनियमः स्नास्ये प्रीयतां मधुसूदनः॥

हा मंत्र म्हणून स्नानासाठी भूदेवांची अनुज्ञा घेतात. नवी, सरोवर, तीर्थ किंवा विहीर यापैकी कोणत्याही जलाशयावर विष्णूचे स्मरण करून स्नान करतात.

या मासात कृष्ण व श्वेत तुलसीदलांनी भगवताची पूजा करणारा नारायणस्वरूप होतो अशी श्रद्धा आहे. प्रातःस्नान करून अश्वत्थाच्या मुळांना पाणी घालून त्याला प्रदक्षिणा केली असता पितर, देव आणि चाचर जग याचे तर्पण केल्यासारखे होते. एकभुक्त, नक्त किंवा अयाचित भोजन केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात. वैशाख मासात जलादान करावे; देवावर जलाभिषेक करावा; पादत्राणे, छत्रे, पंखे, तलम वस्त्रे, चंदन, उदकपात्रे, पुष्पे, शीतल पेये, द्राक्षे, केळी इत्यादीचे दान करावे, असे संकंपुराणात सांगितले आहे. संपूर्ण महिनाभर प्रातःस्नान करणे शक्य नसेल तर त्रयोदशी, चतुर्दशी व पौर्णिमा या तीन दिवशी तीरी ते करावे. त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते. स्नानकालात हविष्यानाचे भक्षण, ब्रह्मचर्य इ. नियम पालावे.

या मासातील तृतीया, चतुर्दशी व पौर्णिमा या तीन दिवशी तीरी ते करावे. त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते. तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. कारण त्या दिवशी केलेले दान, हवा, इ. कृत्ये अक्षय होतात. त्याच तिथीला पशुग्रामजयंतीही असते. शु. चतुर्थीला श्रीरामानुजाचार्य तर शु. पंचमीला श्रीमद् आद्य शंकराचार्य यांची जयंती असते. चतुर्थीला नरसिंहजयंती असते. याव्यतिरिक्त वैशाख शुद्ध सप्तमीला गोर्गोची पूजा करावी, असेही सांगितले आहे. कारण, त्या तिथीला ज्घूने प्राशन केलेली गंगा आपल्या उजव्या कानातून बाहेर सोडती. अष्टमीला दुर्गोची अपराजिता या नावाने पूजा करावी. वैशाख शुद्ध नवमीला बंगलामध्ये सीता नवमी म्हणतात. कारण त्या दिवशी विदेहराज जनकाला यज्ञासाठी जमीन नांगरताना जी बालिका सापडली, तीच पुढे सीता म्हणून प्रसिद्ध झाली. त्या दिवशी भूदान केल्याने पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. वैशाख पौर्णिमेला बुद्धजयंती असते.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार



## शरीर आणि मनाला ताकद देणारी पृथ्वी मुद्रा

कोणताही विचार किंवा कल्पना सत्यात उत्तरव्यासासाठी बळ किंवा शक्तीची आवश्यकता असते. ही शक्ती/ताकद म्हणजे पृथ्वीतत्त्व. मनःशक्तीही पृथ्वीतत्त्वाकडून मिळते आणि शारीरिक ताकदही. पृथ्वीतत्त्वाची ताकद आपल्याला पृथ्वीवरील विशाल पर्वत, रौप्रदी-खोरी आणि कठींग पाषाण पाहिल्यावर सहजच लक्षात येते. पृथ्वीतत्त्व शरीर आणि मनाला बळकटी देते. योग्य ते अवकाश उपलब्ध झाल्यावर भक्तम पायानिर्मितीचे कार्य पृथ्वीतत्त्व करते. जेव्हे मन शांत, तेवढा भक्तम पाया तयार होतो. भौतिक देहाचा पाया म्हणजे अस्थी व स्नायू संस्था. हाडे, अस्थिबंध, स्नायुबंध, त्वचा, केस, दात, कूर्चा, मजातु, पेशी/शिरा/वाहियांचे आवरण येथे मुख्यत्वे पृथ्वीतत्त्वाचा सहभाग असतो. आत्मविश्वास पृथ्वीतत्त्वामुळे मिळतो. स्नायू व स्नायुबंध हाडांना धरून ठेवतात. आधार भक्तम असलेल्या शरीरातून रक्त, विविध रसायने व वायू योग्यरीत्या

किंवा मरगळ यातून पृथ्वीतत्त्वाची कमतरता दिसून येते. तर अतिआत्मविश्वास, हाडे किंवा स्नायूचा कडकपणा, शिरांची ताठरता, हाडांची अतिरिक्त वाढ इत्यादींतून पृथ्वीतत्त्वाचा अतिरेक दिसून येते.

पृथ्वी मुद्रेमुळे पृथ्वीतत्त्व संतुलित होऊन शरीर व मनाला योग्य ताकद मिळते. जी मन आणि शरीर दोन्हीला संवेतन करून पुनःश्च कार्यरत करते. आपल्या अनामिकेतून जाणाच्या नाडीतून पृथ्वीतत्त्व प्रवाहित होते. पृथ्वी मुद्रेमध्ये अनामिकेचे अग्र आणि अग्रिततत्त्वाचे प्रतीक असलेल्या अंगठ्याचे अग्र हे एकमेकांना जुळवून तिथे किंचित दाब घावा.

दिवसभारामध्ये किमान ४५ मिनिटे किंवा जटिल समस्यांमध्ये अधिक वेळ ही मुद्रा केल्यास लाभ होतो. सांध्यांची दुखणी, हाडांची झीज, स्नायूचे त्रास, मनाचा कमकुवतपणा या मुद्रेमुळे हळूहळू लोप पावतो, प्रत्येक पेशीला बळकटी मिळून शरीर व मन सशक्त होण्यास मदत होते.



## अर्यमा

हा वैशाख महिन्यामध्ये सूर्यमंडळाटाची अधिष्ठित असणारा आदित्य आहे. पुंजिकस्थला अप्परा त्याच्यासमोर नृत्य करते. पुलह त्रिंशी त्याची वेदमंत्रानी सुर्ती करतात.

कच्छवीर सर्प त्याचा रथ सज्ज करतो. रथेजा यक्ष त्याचे सारथ्य करतो.

प्रहेति राक्षस हा त्याच्या रथाचे अनुगमन करतो आणि नारद गंधर्व त्याचे यशोगान करतो.

अर्यमा पुलहशैव रथौजा:

पुञ्जिकस्थला ।

प्रहेति: कच्छवीरश नारदश रथे रवे:॥

माधवे निवसन्त्येते...

(विष्णुपुराण - २/१०/५-६)

या देवतेचा उल्लेख ऋग्वेदात सुमारे १०० वेळा आहे. तरी त्याचे वैयक्तिक वर्णन अत्यंत अल्प असल्यामुळे वैघटुकात देवांच्या यादीत याचा नामोल्लेखही येत नाही. आदित्य, मित्र याप्रमाणे अर्यमनब हा देवतांचा स्नेही अशा अथवाने आलेला आहे. बहुतेक ठिकाणी मित्रावरुणाबरोबर अर्यमाचा उल्लेख आहे. तैतिरीय आरण्यकाच्या सातव्या प्रापाठकाच्या (तैतिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीच्या) शांतिमंत्रामध्येदेखील ‘शं नो मित्रः वरुणः शं वो भवत्वर्यमा ।’ असा उल्लेख येतो. ‘अर्यमा’ हा पितृणांचा अधिपती मानला गेला आहे.

भगवद्गीतेमधील ‘पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहमब ।’ (गीता १०।२७६) हा संदर्भदेखील येते लक्षात घेण्याजोगा आहे.


अर्यमा हा कर्माकर्माचा साक्षी देव आहे. अर्य म्हणजे उत्कृष्ट. जे जे उत्कृष्ट आहे त्याचे मोजमाप करणारा तो अर्यमा होय. वैशाख महिन्यात सूर्यमंडळामध्ये अधिष्ठित असणारा अर्यमा हा दहा हजार किरणांनी तळपतो, असे लिंगपुराणामध्ये वर्णन आले आहे.

संकल्पना: प्रणव गोखले

संकलन: अतुल साठे

मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर

## बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा





**निरामय®**

Wellness Center


पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

मे/जून २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**ज्येष्ठ**  
उत्तरायण • ग्रीष्म ऋतु



## मित्र (ज्येष्ठ महिन्यातील आदित्य)

यो मिन्दयति भूतानि माययत्यरिखलं जगत् ।  
त्रायते तिमिराद् घोरात्तं मित्रं प्रणमाम्यहम् ॥३॥

अर्थ - सर्व भूतांविषयी जो स्नेहाद्र आहे, जो सर्व जगताचे मोजमाप करणारा आहे, जो घोर अंथारातूनही तास्क्षन नेणारा आहे, अशा त्या मित्राला माझा नमस्कार असो.

# समय निरामय

रवि रविवार	● कृ. अमावास्या अमावास्या मे 18 अमावास्या समाप्ती १०:०७ नक्षत्र: मृग ०६.०० ९९.९२	शु. द्वितीया मे 21 नक्षत्र: रोहिणी ०६.०० ९९.०२	शु. अष्टमी दुर्गाष्टमी मे 28 नक्षत्र: पूर्वा ०५.४५ ९९.०५	शु. पौर्णिमा पौर्णिमा समाप्ती ०९.१२ नक्षत्र: ज्येष्ठा ०५.५८ ९९.०७	कृ. अष्टमी नक्षत्र: पू. भा. ११ ०५.५९ ९९.९०																																										
सोम सोमवार	May 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td><td>3</td></tr><tr><td>7</td><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td></tr><tr><td>14</td><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td></tr><tr><td>21</td><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td></tr><tr><td>28</td><td>29</td><td>30</td><td>31</td><td></td><td></td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S					1	2	3	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	31				शु. तृतीया मे 22 नक्षत्र: मृग ०६.०० ९९.०२	शु. नवमी महेश नवमी मे 29 नक्षत्र: उत्तरा ०५.५९ ९९.०५	कृ. द्वितीया कृ. प्रतिपदा जून 05 नक्षत्र: मूळ ०५.५८ ९९.०८	कृ. नवमी जून 12 नक्षत्र: उ. भा. ०५.५९ ९९.९०
S	M	T	W	T	F	S																																									
				1	2	3																																									
7	8	9	10	11	12	13																																									
14	15	16	17	18	19	20																																									
21	22	23	24	25	26	27																																									
28	29	30	31																																												
मंगळ मंगळवार	June 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td><td>3</td></tr><tr><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td><td>9</td><td>10</td></tr><tr><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td><td>16</td><td>17</td></tr><tr><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td><td>23</td><td>24</td></tr><tr><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td><td>30</td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S					1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30		शु. चतुर्थी विनायक चतुर्थी (अंगारक योग) मे 23 नक्षत्र: आर्द्रा ०६.०० ९९.०३	शु. दशमी दशहरा समाप्ती एकादशी प्रारंभ १३.०९ मे 30 नक्षत्र: हस्त ०५.५९ ९९.०५	कृ. तृतीया जून 06 नक्षत्र: पू. षा. ०५.५८ ९९.०८	कृ. दशमी एकादशी प्रारंभ ०९.२९ जून 13 नक्षत्र: रेवती ०५.५९ ९९.९०
S	M	T	W	T	F	S																																									
				1	2	3																																									
4	5	6	7	8	9	10																																									
11	12	13	14	15	16	17																																									
18	19	20	21	22	23	24																																									
25	26	27	28	29	30																																										
बुध बुधवार		शु. पंचमी नक्षत्र: पुनर्वसु ०६.०० ९९.०३	शु. एकादशी निर्जला एकादशी एकादशी समाप्ती १३.४७ मे 31 नक्षत्र: वित्ता ०५.५९ ९९.०६	कृ. चतुर्थी संकष्ट चतुर्थी (पुण च. २२:३८) जून 07 नक्षत्र: उ. षा. ०५.५८ ९९.०८	कृ. एकादशी योगिनी एकादशी एकादशी समाप्ती ०८.४९ जून 14 नक्षत्र: अष्टमी ०५.५९ ९९.९१																																										
गुरु गुरुवार		शु. षष्ठी गुरुपुष्यमात्र सूर्योदयापास्त्र १०:४३ प. मे 25 नक्षत्र: पुष्य ०६.०० ९९.०४	शु. द्वादशी प्रदोष जून 01 नक्षत्र: वित्ता ०५.५९ ९९.०६	कृ. पंचमी जून 08 नक्षत्र: श्रवण ०५.५९ ९९.०९	कृ. द्वादशी प्रदोष जून 15 नक्षत्र: भरणी ०५.५९ ९९.९१																																										
शुक्र शुक्रवार	सूर्योदय सूर्यास्त	शु. सप्तमी नक्षत्र: आश्लेषा ०५.४९ ९९.०४	शु. त्रयोदशी शिवराज्याभिषेकोत्सव दिन जून 02 नक्षत्र: स्वाती ०५.५९ ९९.०५	कृ. षष्ठी जून 09 नक्षत्र: धनिष्ठा ०५.५९ ९९.०९	कृ. त्रयोदशी शिवरात्री नक्षत्र: कृतिका ०५.५९ ९९.९१																																										
शनि शनिवार	● शु. प्रतिपदा दशहरारंभ, करिदिन मे 20 नक्षत्र: कृतिका ०६.०१ ९९.०२	शु. सप्तमी नक्षत्र: मध्य ०५.४९ ९९.०४	शु. चतुर्दशी वटपौर्णिमा, वृषभपूजन पौर्णिमा प्रारंभ ११.१८ जून 03 नक्षत्र: विशाखा अनुराधा ०५.५९ ९९.०५	कृ. सप्तमी कालाष्टमी जून 10 नक्षत्र: शततारा ०५.५९ ९९.०९	कृ. चतुर्दशी दर्श अमावास्या अमावास्या प्रारंभ ०९.१२ जून 17 नक्षत्र: रोहिणी ०५.५९ ९९.९१																																										

मे/जून २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

ज्येष्ठ

उत्तरायण • श्रीष्म क्रतु

# समय निरामय

ज्येष्ठ

ज्येष्ठ हा चैत्रादी मासाणेतला तिसरा व ग्रीष्म क्रृतूला पहिला महिना मानला जातो. या मासाच्या पौणिमेला किंवा तिच्या आगेमारे ज्येष्ठ नक्षत्र असते. त्यावरून या मासाला ज्येष्ठ असे नाव मिळाले आहे. जुन्या काळी या महिन्याला 'शुक्र' अशी संज्ञा होती.

ज्येष्ठ शु. प्रतिपदेपासून करवीर प्रतिपदाव्रत व दशहरासननव्रताला प्रारंभ होते. ज्येष्ठ शु. तृतीयेला रंभात्र, शु. चतुर्थीला उमापूजन व अष्टमीला शुक्लादेवीपूजन केले जाते. ज्येष्ठ शु. प्रतिपदेपासून शु. दशमीपर्यंत गंगावतरणानिमित्त दशहरोत्सव साजरा केला जातो. ज्येष्ठ शु. दशमी या दिवशी हस्त नक्षत्रावर स्वर्गातून भागीरथी गंगा, भगीरथ राजाच्या तपाद्वारे संतुंहोऊन भूतलावर अवतीर्ण झाली. त्यामुळे या दिवशी जो गंगासनान करील, त्याची दहा (दश) पापे ही तिथी हरण करते, म्हणून तिला दशहरा असे नाव मिळाले. दशहरोत्सवामध्ये '३० नमः शिवाय नारायण्ये दशहरायै गङ्गायै स्वाहा।' या गंगामांत्राचे तसेच गंगास्तोत्रांचे पठण अतिशय पुण्यदायी मानले जाते. या काळात प्रत्यक्ष गंगेचे दर्शन, स्नान शक्य नसल्यास आपल्या गावातील नवीचे दर्शन, पूजनी केले जाते. ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष, दशमी, बुधवार, हस्त नक्षत्र, व्यतीपात, गर, करण, आनंदारब्ध योग, कन्येला चंद्र व वृषभाला सूर्य असे दहा योग असता, मुनुंगाने जर गंगासनान केले, तर सर्व पापांसून मुक्त होतो, असे स्कंदपुराणात सांगितले आहे. याच दिवशी रामचंद्राने सेतुबंध रामेश्वराची प्रतिष्ठा केली म्हणून ही पर्वतींसाठी साधून सेतुबंध रामेश्वराची पूजा केली जाते. या महिन्यातील शुक्ल एकादशीला भीमसेनी अथवा निर्जला अशी संज्ञा आहे. हिचा उपवास पाणीही न पिता करायचा असतो. या एकादशीचे ब्रतपालन काटेकोरपणे झाल्यास वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफल प्राप्त होते. ज्येष्ठ शु. त्रयोदशीला शिवाराज्याभिषेकाचा उत्सव करतात. पुराणांमध्ये ज्येष्ठ शु. त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत त्रिदिनात्मक सावित्रीव्रत सांगितले आहे. आजमितीस या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया वटसावित्रीव्रत करतात. या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र असेल, तर पात्र व गरजू व्यर्कानी छाती व पादाऱ्यापे दान द्यावी, असे धर्मशास्त्रांत सांगितले आहे. ज्येष्ठ मासात उद्कुंभ, पंखा व गाय ही त्रिविक्रमाप्रीत्यर्थ दान द्यावी, असे वामपुराणात सांगितले आहे. या मासात ब्रह्मदेवाची पिष्टमय मूर्ती करून तिची पूजा करावी, असे भविष्येत्तर पुराणात महटले आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमीला शक्ताची आणि ज्येष्ठ वद्य चतुर्थीला माता पार्वतीची मिळ्या फुलांनी पूजा करावी, असे सांगितले आहे.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार

## वटवृक्षवंदना मंत्र

यथा शाखाप्रशाखाभिर्वृद्धोऽसि त्वं महीतले।  
तथा पुत्रैश्च पौत्रैश्च सम्पन्नं कुरु मा सदा॥

अर्थ - ज्याप्रमाणे तू या भूतलावर अनेक शाखा-प्रशाखांनी विस्तारला आहेस, त्याप्रमाणे हे वृक्षराजा, मलाही पुत्र-पौत्र यांनी संपन्न कर.

## निरोगी श्वसन, निरोगी प्राण - प्राण मुद्रा

पंचप्राणांपैकी प्राण ही जीवनशक्ती आपल्या छातीच्या भागामध्ये कार्यरत असते. छातीच्या प्रदेशामध्ये मुख्यत्वे श्वसन आणि रक्तभिसरण या क्रिया घडतात. फुफ्फुसे व हृदयासहित संपूर्ण श्वसनसंस्था आणि रक्तभिसरणसंस्था येथून कार्यरत ठेवली जाते. श्वास-उच्छ्वास व रक्ताचे वहन या क्रियासाठी प्राण जी जीवनशक्ती ऊर्जा पुरिते. भौतिक शरीरातदेखील प्रत्येक पेशीला कार्यरत राहाण्यसाठी लागणारा प्राण श्वसनक्रियेतुन घेणे व सोडणे हे कार्य श्वसनसंस्था करते, तर तो शरीरभर पुरिण्याचे कार्य रक्तभिसरणामार्फत केले जाते. प्राण ही जीवनशक्तीचा आधुनिक शास्त्रात ऑक्सिजन नावाने मर्यादित उल्लेख केला जातो. हा ऑक्सिजन रक्तामार्फत करू शकत नाहीत. अशा प्रकारे विविध शारीरिक व मानसिक विकारांवर प्राण मुद्रा उपयुक्त आहे. ही दिवसातून साधारणपणे पाऊण तास करणे अपेक्षित आहे. एका वेळेला कमीत कमी १०-१५ मिनिटे मुद्रा करावी. अशी दिवसातून अनेक वेळा करू शकता. जमत असेल तर एकाच वेळी अर्धा ते पाऊण तास केली तरी चालेले. मन शांत करून व शरीर शिथिल करून मगच मुद्रा करावी. मुद्रांमध्ये सातत्य महत्वाचे असते.



## शरीरोपयोगी उत्सर्जन करणारी

अपान हा प्राण नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागामध्ये सक्रिय असतो. हा प्राण तेथील अवयव, संस्था व पेशीना जीवनशक्ती प्रदान करून व्यवस्थित कार्यरत ठेवतो. तेथील कामकाज पाच तत्त्वांकडून सुसूत्रितपणे करवून घेतो. ओटीपोटाच्या भागात लहान आतडे, मोठे आतडे, मूर्त्यसंथेतील दोन आतडे, मूर्त्यसंथेतील दोन आतडे, मोठे आतडे, मूर्त्यसंथेतील अवयव तु. त्रियांमध्ये दोन अंडाशय व गर्भाशय, तर पुरुषांमध्ये दोन वृषण व प्रोस्टेट ग्रंथी हे अवयव असतात. या अवयवांचे कार्य सुरक्षीत चालण्यासाठी अपान प्राण त्यांना ताकद देतो व त्यांच्या मार्गातील अनावश्यक किंवा त्याज्य गोर्धनी उत्सर्जित करण्यास साहाय्य करतो. मल, मूत्र, रज, शुक्र व वायू यांची निर्मिती व विसर्जन या क्रिया घडण्यासाठी अपान प्राण कार्यरत असतो. जेव्हा या क्रियांमध्ये काही दोष निर्माण होतात, तेव्हा



अपान प्राण असंतुलित झालेला असू शकतो. अशा समस्यांमध्ये अपान मुद्रा उपयोगी ठरू शकते.


अपान मुद्रेमध्ये अनामिका आणि मध्यमा या मधत्या दोन बोटांची टोके अंगद्याच्या टोकाला जुळवावीत. करंगळी आणि तर्जनी सरळ ठेवावी. ही मुद्रा केल्याने अपान प्राण संतुलित होण्यास मदत होते.

## अपान मुद्रा

त्यामुळे ओटीपोटातील सगळे अवयव सुसूत्रितपणे काम करू शकतात. काहींना बद्धकोष्ठा तर काहींना अतिसाराची समस्या असते. रज किंवा शुक्राच्या निर्मितीमध्ये किंवा उत्सर्जनामध्ये काही दोष असू शकतात. मासिक धर्माच्या वेळी काही स्त्रियांना कमी किंवा जास्त रक्तस्राव होतो. काही वेळेला वायू पोटातच अडकून पडतो. त्यामुळे पोट फुगते, दुखते आणि तो ताण पोटावर व छातीवरदेखील येतो. अडकलेल्या वायूमुळे पोट कडक होते, चमका येतात. काहींना वारंवार उचकी लागते. या आणि अशा समस्यांमध्ये सातत्यपूर्ण अपान मुद्रा केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. बाळंतपणाची वेळ जवळ आली असतात (कळा सुरु झाल्यावर) वारंवार अपान मुद्रा केल्यास बाळंतपण सुलभ होण्यास मदत होते.

## गंगादशहास्तव

नमः शिवायै गङ्गायै शिवदायै नमो नमः ।  
नमस्ते रुद्ररुपिण्यै शाड्कर्यै ते नमो नमः ॥१॥  
नमस्ते विष्णुरुपिण्यै ब्रह्मामूर्त्यै नमो नमः ।  
सर्वदेवस्वरूपिण्यै नमो भेषजमूर्त्यै ॥२॥  
सर्वस्य सर्वव्याधीनां भिषक्तश्रेष्ठै नमोऽस्तु ते ।  
स्थाणुजङ्गमसभूतविषहन्त्यै नमो नमः ॥३॥  
संसारविषनाशिन्त्यै जीवनायै नमो नमः ।  
शान्तिसन्तानकारिण्यै नमस्ते शुद्धमूर्त्यै ॥४॥  
सर्वसंशुद्धिकारिण्यै नमः पापारिमूर्त्यै ।  
भुक्तिमुक्तिप्रदायिन्यै भद्रदायै नमो नमः ॥५॥



## ३-आदित्य मित्र

हा ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्यमंडळाठायी अधिष्ठित असणारा आदित्य आहे. मेनका अप्सरा त्याच्यासमोर नृत्य करते. अत्री ऋषी त्याची वेदमंडांनी स्तुती करतात. तक्षक सर्प त्याचा रथ सज्ज करतो. रथस्वन यक्ष त्याचे सारथ्य करतो. पौरुषेय राशिक्षेप हा त्याच्या रथाचे अनुगमन करतो आणि हाहा गंधर्व त्याचे यशोगमन करतो. शुचिसंज्ञे निबोध मे.... मित्रेत्रिस्तक्षको रक्षः पौरुषेयोऽथ मेनका । हाहा रथस्वनश्चैव मैत्रेयैते वसन्ति वै ॥ (विष्णुपुराण - २/१०/६-७)

या देवतेची स्तुती वेदामध्ये 'मित्रावरुणी' या द्वांद्व स्वरूपामध्येच आढळते. वैदिक वाङ्ग्यामध्ये मित्राचे स्वतंत्र वर्णन असणारे केवळ एक सूक्तच क्रवेदामध्ये आढळते. (ऋग्वेद ३/५९) मित्र देवता वरुणांबरोबर नित्य वास्तव्य करून असते. हिंवे मुख्य काय म्हणजे लोकांना कर्म करण्यासाठी प्रेरित करणे हे आहे. मित्र हा नियम घालून देतो आणि अग्नि-विष्णुसारख्या देवता त्यांचे परिपालन करतात असे उल्लेख क्रवेदामध्ये आढळतात. मित्र देवतेचा संबंध दिवसाशी व वरुणाचा संबंध रात्रीशी आहे.

उत्तरकाळातील पुराणकथांमध्ये वसिष्ठ-अगस्त्य या क्रष्णाच्या उत्पत्ती कथेमध्ये मित्रावरुणाचा उल्लेख सापडतो. मात्र कालपरत्वे मित्र या देवतेचे स्वतंत्र अस्तित्व लुप्तप्राय झाले आणि सूर्याचे एक नामरूप म्हणूनच काय ते मित्राचे स्मरण होत राहिले. ज्येष्ठ महिन्यात सूर्यमंडळामध्ये अधिष्ठित असणारा मित्र हा सात हजार किंविती तळपते असे लिंगपुराणामध्ये वर्णन आले आहे.



संकल्पना: प्रणव गोखले  
संकलन: अतुल साठे  
मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर



## वरुण (आषाढ महिन्यातील आदित्य)

वृणोत्यपो रसं पुण्यमृतं सत्यं वसूनि यः ।  
धृतब्रतं तं सग्राजं वरुणं प्रणमाभ्यहम् ॥४॥

अर्थ - जो जल, रस, पुण्य, क्रत, सत्य, रत्ने यांची पारख, निवड करतो, जो ब्रत धारण करणारा आहे, अशा सग्राज वरुणाला मी नमस्कार करतो.

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

जून/जुलै २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**आषाढ**  
दक्षिणायन • ग्रीष्म ऋतू



# समय निरामय

रवि रविवार		शु. सप्तमी भानुसप्तमी	जून 25	शु. चतुर्दशी	जुलै 02	कृ. सप्तमी भानुसप्तमी, कालाष्टमी	जुलै 09	कृ. चतुर्दशी	जुलै 16
सोम सोमवार	● शु. प्रतिपदा	शु. अष्टमी दुर्गाष्टमी	जून 19	शु. पौर्णिमा गुरुपौर्णिमा, व्यासपूजा	जुलै 03	कृ. अष्टमी	जुलै 10	कृ. अमावास्या दर्श अमावास्या	जुलै 17
मंगळ मंगळवार	जून 20	शु. द्वितीया	जून 26	शु. नवमी	जून 27	कृ. प्रतिपदा	जूलै 04	कृ. नवमी	June 2023
बुध बुधवार	जून 21	शु. तृतीया कर्किणी २०:२७, दक्षिणायनारंभ, जागतिक योग दिन	जून 28	शु. दशमी	जूलै 05	कृ. द्वितीया	जूलै 11	कृ. दशमी	July 2023
गुरु गुरुवार	जून 22	शु. चतुर्थी विनायक चतुर्थी	जूलै 29	शु. एकादशी शयनी एकादशी   बकरी ईद चातुर्मस्यारंभ, मंदरपूर यात्रा, एकादशी प्रारंभ ०३:११	जुलै 06	कृ. तृतीया कृ. चतुर्थी संकष्ट चतुर्थी (पुणे चं. ज. २२:०९)	जूलै 12	कृ. एकादशी कामिका एकादशी	
शुक्र शुक्रवार	जून 23	शु. पंचमी	जून 30	शु. द्वादशी एकादशी समाप्ती ०२:४३	जुलै 07	कृ. पंचमी	जूलै 14	कृ. द्वादशी	
शनि शनिवार	जून 24	शु. षष्ठी	जुलै 01	शु. त्रयोदशी शनिप्रदोष	जुलै 08	कृ. षष्ठी	जुलै 15	कृ. त्रयोदशी शनिप्रदोष, शिवरात्री	सूर्योदय सूर्यास्त

जून/जुलै २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

आषाढ  
दक्षिणायन • ग्रीष्म ऋतू

# समय निरामय

## आषाढ

हिंदू कालगणनेप्रमाणे चवथा महिना। यातील पौर्णिमेस पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्रास चंद्र असतो महानून याला आषाढ हे नाव पडले. सूर्य मिथुन राशीत असताना आषाढास सुरुवात होते. यालाच जुन्या काळी 'शुचि' असेही नाव होते. कर्कसंक्रात आषाढात असते. या महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा भर असतो. शुद्ध एकादशीपासून विष्णुच्या शयनास प्रारंभ होतो, महानून हिला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी पंढरपुरास मोठी यात्रा भरते. येथून चारुमास्यकाल सुरु होतो.

हा कालावधी महाने देवांची रात्र मानला जातो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भारतातील चार धामांपैकी एक असणाऱ्या जगन्नाथापुरी येथे रथयात्रा सुरु होते. लाखो भाविक यात्रेकरू या यात्रेसाठी पुरीमध्ये येतात. हजारो भक्तगण जगन्नाथ रूपातील भगवान श्रीकृष्ण, बलराम, सुभद्रा यांचे विशालकाय लाकडी रथ ओढतात. असे मानले जाते की, ज्यांना रथ ओढण्याची संधी मिळते, ते खूप भायवान असतात. रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरु होऊन गुंडीचा मंदिरापर्यंत जाते. येथे पोहोचल्यानंतर भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा सात दिवस विश्रांती घेतात. गुंडीचा मंदिरात जेव्हा भगवान जगन्नाथाचे दर्शन होते, तेव्हा त्याला आडप दर्शन म्हणतात.

गुंडीचा मंदिर हे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर आहे असे मानतात. याला गुंडीचा बाडी असेही म्हणतात. ही रथयात्रा आषाढ महिन्याच्या द्वितीयेला सुरु होते आणि शुक्ल पक्षाच्या १५ व्या दिवशी भगवान परत येतात. यासह यात्रेचा प्रवास संपतो. या महिन्यातील शुद्ध प्रतिपदेस कालिदासदिन साजरा केला जातो. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी व्यासपूजा आणि गुरुभूजा केली जाते. या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंद्रू, अमावास्येस दीपूजा, तसेच अधिक आषाढात कोकिळाब्रत इत्यार्दमुळे आषाढाचे महत्व आहे. सूर्य मिथुन राशीत असला, तर अशा आषाढ शुद्ध दशमीपर्यंत विवाहाचे मुहूर्त असतात.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार

## योग्य आकलन व उच्चारणासाठी उदान मुद्रा




उदान हा प्राण डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या भागात कार्यरत असतो. या भागातील पेशीना, अवयवांना जीवनशक्ती पुरविण्याचे काम उदान करतो. मेंदू, डोळे, कान, नाक, जीभ व कंठ हे महत्वाचे अवयव या भागात असतात. यांचे कार्य सुरुचीत चालावे यासाठी उदान प्राण कार्यरत असतो. डोळे, कान, नाक, जीभ व कंठ या इंद्रियांकडून मेंदूस सूचना पोहोचवणे व मेंदूकडून या अवयवांना सूचना देणे हे कार्य उदान हा प्राण करत असतो.

अव्यक्त भावाना अनेकदा उदान प्राण असंतुलित होण्यास कारणीभूत ठरतात. जर उदान प्राण असंतुलित झाला तर ज्ञानेंद्रिये व मेंदू यांमधील देवाणवेवाण विस्कित होते. अडखलत बोलणे, तोतरेपणा, घुमेपणा येतो. दिसणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे, गिळणे

यांमध्ये दोष निर्माण होतात. उदान मुद्रा या सर्व त्रासांसाठी उपयुक्त ठरते. कारण उदान मुद्रेमुळे उदान प्राण संतुलित होण्यास मदत होते.

उदान मुद्रा करण्यासाठी वायुतत्वाचे प्रतिनिधित्व करण्याच्या तर्जनीचे टोक, अग्रितत्वाचा प्रतिनिधी असलेल्या अंगद्याच्या टोकावर टेकवावे. त्यानंतर आकाशतत्वाचे प्रतिनिधी असलेल्या मध्यल्या बोटाचे टोक तर्जनीच्या नखावर ठेवून हलकेच दाब द्यावा. अनामिका आणि कांगळी सरळ ठेवावी. दोषयुक्त शरीरामुळे काही वेळा बोटे सरळ गळू शकत नाहीत. तरी जशी राहतील तशा स्थितीत मुद्रा सातत्याने कराव्यात. जसे दोष कमी होत जातील, तशी बोटेही सरळ होत जातात.

## रक्तदाब नियंत्रणासाठी व्यान मुद्रा



व्यान हा समन्वयक प्राण असून, सर्व प्राणांचा एकमेकांशी समन्वय साधून त्यांना एकत्रित बांधून ठेवतो. प्रत्येक पेशीला आवश्यक असणारी ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्याचा ठिकाणी पोहोचवणे हे महत्वाचे कार्य व्यान करतो. शरीरातील प्रत्येक भागामध्ये निरनिराळा प्राण कार्यरत असतो. ज्याप्रमाणे शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य एकमेकांवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे प्राणांचे कार्यही एकमेकांवर अवलंबून असते. या प्राणांचा एकमेकांशी संपर्क ठेवण्याचे कार्य व्यान हा प्राण करतो. गडबडीच्या वेळी विचारांचा वेग वाढतो, तर शरीरक्रियांचा वेग वाढतो, तर निवांत क्षणी तो मंदावतो. प्रत्येक पेशीस विचार यातनुच प्राणाचे असंतुलन होत असते. यामुळे रक्तदाब, श्वासदाब अनियंत्रित होतात, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता प्रभावित होते. व्यान मुद्रामुळे तत्त्वांचे संतुलन

साधून या दोषांचे निवारण करता येऊ शकते.

व्यान मुद्रेमध्ये पहिले बोट (तर्जनी) आणि मध्यमा या दोन बोटांची टोके अंगद्याच्या टोकाला जोडावीत. अनामिका आणि कनिष्ठिका सरळ ठेवाव्यात. उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब या दोही समस्यांचे निराकरण या मुद्रेद्वारे होऊ शकते. उत्साह कमी पडणे, मरगळ, कमकुवतपणा, मानसिक थकवा यांवरदेखील व्यान मुद्रा उपयुक्त ठरते. अति झोप येणे हादेखील मरगळीचाच प्रकार आहे. शारीरिक थकव्यामुळे जरी अति निन्द्रा येत असेल, तरीही उत्साह देण्यासाठी, शक्ती प्रदान करण्यासाठी व्यान मुद्रा उपयुक्त ठरते. व्यान मुद्रेमुळे विचारानादेखील प्रोत्साहन मिळते. शांत आणि सकारात्मक मनाने सातत्याने केलेली मुद्रा योग्य परिणाम देते.

## गुरुपौर्णिमा विशेष - व्यासस्तुति:

व्यासं वसिष्ठनसारं शक्ते: पौत्रमकल्मषम् ।  
पराशरात्मजं वदे शुक्तातं तपोनिधिम् ॥ १॥

अर्थ - महर्षी वसिष्ठांचे प्रपोत्र, महर्षी शक्ती यांचे पौत्र, महर्षी पराशरांचे पुत्र आणि शुक्राचार्यांचे पिता अशा निष्पाप व्यासांना माझा नमस्कार असो.

अचतुर्वदने ब्रह्मा द्विवाहुपरो हरिः ।

अभाललोचनः शम्भुभर्गवान् बादरायणः ॥ २॥

अर्थ - चार मुखे नसूनही जे ब्रह्मदेवाप्रमाणे आहेत, दोन हात असणारे जे श्रीहरीच आहेत, त्रिनेत्र नसूनही जे भगवान शंकर आहेत असे बादायण वेदव्यास महाने प्रत्यक्ष भगवंतच आहेत.

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लरविन्द्यातपतनेने ।

येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्जालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥ ३॥

अर्थ - हे भगवन् व्यास! आपले नेत्रे हे प्रफुल्लित

कमलपुष्पाप्रमाणे आहेत, आपली बुद्धी विशाल आहे.

महाभारतस्फी तेलाने पूर्ण भरलेल्या ज्ञानमय दिवा उजळणाऱ्या त्या आपणास नमस्कार असो.

व्यासाय विष्णुस्त्वपाय व्यासस्त्वपाय विष्णवे ।

नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ॥ ४॥

अर्थ - भगवान विष्णूचे अंशस्त्वपाय असणाऱ्या, ब्रह्मज्ञानी, वसिष्ठगोत्रप्रमाणे अशा व्यासांना वा व्यास रूप धारण केलेल्या श्रीविष्णुना त्रिवार नमस्कार असो.

इति व्यासस्तुतिः समाप्ता ।

वीचा केला ठोबा ।

म्हणोनि नांव तो विठोबा ॥ (१)

कां रे त्याचे नांव ।

काय वेदासी नाही ठावे ॥ (२)


शेष स्तुती प्रवर्तला ।

जिब्हा चिरुनि पलंग झाला ॥ (३)

तुका म्हणे सत्ता ।

ज्याची काळाचिये माथा ॥ (४)

तुकाराम गाथा - अभंग क्र. १५८६






पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

जुलै/ऑगस्ट २०२३

अधिक (श्रावण)

दक्षिणायन • वर्षा ऋतु



## पुरुषोत्तम

चराचरपुरं येन पूरितं च तथोषितम् ।  
वन्दे क्षराक्षरातीतं तं परं पुरुषोत्तमम् ॥

अर्थ - ज्याने चर (देह) व अचर (जड जगत्) अशी उभयविध पुरी व्यापली आहे, तसेच जो त्या पुरीठायी नांदतो, जो क्षर भूतमात्र आणि अक्षर कूटस्थ यांच्या कक्षांच्या पलीकडे आहे, अशा सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तमाला मी नमस्कार करतो.

# समय निरामय

रवि रविवार	July 2023	शु. पंचमी जुलै 23	शु. द्वादशी प्रदोष जुलै 30	कृ. पंचमी कृ. षष्ठी ऑगस्ट 06	कृ. द्वादशी प्रदोष ऑगस्ट 13
सोम सोमवार	August 2023	शु. षष्ठी जुलै 24	शु. त्रयोदशी शु. चतुर्दशी जुलै 31	कृ. सप्तमी ऑगस्ट 07	कृ. त्रयोदशी शिवरात्री ऑगस्ट 14
मंगळ मंगळवार	शु. प्रतिपदा करिदिन, मलमासारंभ जुलै 18	शु. सप्तमी जुलै 25	शु. पौर्णिमा आँगस्ट 01	कृ. अष्टमी कालाष्टमी ऑगस्ट 08	कृ. चतुर्दशी दर्श अमावास्या स्वातंत्र्य दिन, पतेती ऑगस्ट 15
बुध बुधवार	शु. द्वितीया जुलै 19	शु. अष्टमी दुर्गाष्टमी जुलै 26	कृ. प्रतिपदा आँगस्ट 02	कृ. नवमी आँगस्ट 09	कृ. अमावास्या पारशी नववर्षारंभ सन १३९३ नक्त्रतारंभ, मलमास समाप्ती, अमावास्या समाप्ती १५.०८ नक्त्र: आश्लेषा जुलै 16
गुरु गुरुवार	शु. तृतीया जुलै 20	शु. नवमी जुलै 27	कृ. द्वितीया आँगस्ट 03	कृ. दशमी आँगस्ट 10	
शुक्र शुक्रवार	शु. तृतीया विनायक चतुर्थी जुलै 21	शु. दशमी एकादशी प्रारंभ १४.५२ जुलै 28	कृ. तृतीया संकष्ट चतुर्थी (पुणे चं. उ. २१:२७) आँगस्ट 04	कृ. एकादशी एकादशी प्रारंभ ०५.०६ आँगस्ट 11	
शनि शनिवार	शु. चतुर्थी जुलै 22	शु. एकादशी मोहरम कमला एकादशी एकादशी समाप्ती १३.०६ जुलै 29	कृ. चतुर्थी जुलै 05	कृ. एकादशी कमला एकादशी एकादशी समाप्ती ०६.३२ जुलै 12	सूर्योदय सूर्यास्त

जुलै/ऑगस्ट २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

## अधिक (श्रावण)

दक्षिणायन • वर्षा ऋतु


### अधिकमास

भारतीय पंचांगात चांद्रमास व सौरमान यांत सांगड घालण्यासाठी योजण्यात येणारा महिना म्हणजे अधिकमास होय. यालाच अधिकमास, मलमास, पुरुषोत्तममास, धोंडा महिना या नावांनीही ओळखले जाते. वैदिक साहित्यामध्ये अधिक महिन्याला अंहस्पति व 'मलिम्लुच' अशीही नावे आहेत. सूर्याचा राशिप्रवेश म्हणजे सौरसंक्रांत होय. चैत्रादी प्रत्येक चांद्रमासात एकेक सौरसंक्रांत असते. चैत्रात मे षसंक्रांत, वैशाखात वृषभसंक्रांत वगैरे. परंतु चंद्राच्या कमीअधिक गतीमुळे एखादा चांद्र महिना असा येतो, की त्यात संक्रांत नसते. म्हणजे संपूर्ण चांद्रमास लागोपाठ येणाऱ्या दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो याला 'अधिकमास' म्हणतात. उत्रा., चैत्रात मेषसंक्रांत अमावास्येला झाली व पुढच्या अमावास्येनंतर प्रतिपदेला वृषभसंक्रांत आली, तर हा पुढे येणारा महिना निजवैशाख (खरा वैशाख) व संक्रांत नसलेला मधला अधिक वैशाख होय. अधिक महिन्याला पुढे येणाऱ्या महिन्याचे नाव असते. असा अधिक महिना साधारणपणे तीन वर्षांनी येतो. कमीत कमी २७ तर जास्तीत जास्त ३५ महिन्यांनी हा येतो. या वर्षी अर्थात शालिवाहन शक १९४५, शोभन संवत्सरी श्रावणमास अधिक येत आहे. पृथ्वीची सूर्यप्रदक्षिणा ३६५.२५ दिवसांत होते, तर चंद्राच्या पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणा ३५४ दिवसांत होतात म्हणजे सौर महिना ३० दि. २६ घ. १८प. (३०-४३०८ दिवसांचा) तर चांद्र महिना २९ दि. ३१ घ. ५० प. (२९-५३०५९ दिवसांचा) असतो. या दोन्ही गणना मध्यममानाने आहेत. वरील सव्वा अकरा दिवसांचा पडणारा वार्षिक फरक काढून टाकून, चांद्रमास व सौरमास यांची सांगड घालण्यासाठी अधिकमासाची योजना असते. चैत्र ते कार्तिक या आठ महिन्यांपैकीच कोणता तरी एक महिना अधिक असतो. मार्गशीर्ष, पौष व माघ हे कधीच अधिक नसतात, क्वचित फाल्गुन अधिक असतो. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, तर आषाढ १८, भाद्रपद २४, अष्टम १४१ व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक येतात.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार

# समय निरामय

## डायबिटीसवर फायदेशीर समान मुद्रा



समान हा प्राण आपले हृदय आणि नाभी यामधील भागामध्ये कार्यरत असतो. या भागात कार्यरत इंद्रिये उदा. यकृत, जर, प्लीहा, स्वादुपिंड व आतडे यांना सशक्त आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी समान प्राण जीवशक्ती पुरवितो. पचनसंस्था तथा चयापचयाचे कार्य सुरक्षित ठेवण्याचे काम मुख्यत्वे समान हा प्राण करतो. अन्नपचनासाठी आवश्यक रसायने, संप्रेरके निर्माण करणे, अन्नाचे विघटन व शोषण करणे, शरीरास आवश्यक पोषकद्रव्याची निर्मिती इत्यादी महत्वाची कार्ये या अवयवांमध्ये घडतात. अग्री, जल, पृथ्वी, वायू व आकाश ही सर्व तत्त्वं या कार्यामध्ये भूमिका बजावतात. यांनी एक जरी तत्त्व कमी किंवा अधिक झाले तर चयापचय विघडते. समान मुद्रेमुळे समान प्राण (संतुलित पंचतत्त्वं) सबल होऊन पचनशक्ती आणि चयापचय संबंधित दोषांचे निवारण होऊ शकते.

समान मुद्रेमध्ये पाचही बोटांची टोके एकत्र जुळवावित. शक्त्य होत नसल्यास,

आच्छादलेला आहे. वातावरणातून पंचऊर्जी शोषणे आणि स्थूल देहास पुरविणे हे कार्य असंख्य नाड्या सतत करीत आहेत. आपले कर्म म्हणजे विचार आणि कृती याच्या संकेतानुसारच आवश्यक ती ऊर्जा शरीरापर्यंत पोहोचत असते. म्हणूनच अनावश्यक विचार अनावश्यक ऊर्जेच्या संचयास कारण ठरतात. अनावश्यक ऊर्जांनी नाड्यांमध्ये अवरोध निर्माण करते आणि त्यामुळे आवश्यक तत्त्वांची कमतरता भासू लागते. शरीरक्रिया विस्कलित होतात. उतम दर्जाचे अन्न सेवन करूनही योग्य चयापचय होत नसल्यामुळे निरनिराळे रोग उदभव लागतात.

अकार्यक्षम किंवा अतिकार्यक्षम यकृत, जर, प्लीहा, स्वादुपिंड यामध्ये समान मुद्रा उपयुक्त ठरते. आतड्यांच्या आजारातही समान मुद्रा परेणामकारक आहे. मधुमेह हा सध्या समाजाला भेडावाणारा आणि शरीराला पोखरणारा सर्वांत महत्वाचा आजार आहे. समान मुद्रा मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी ठरते.



## पुरुषोत्तम

अधिकमासामध्ये सूर्यसंक्रांती होत नाही त्यामुळे या महिन्याला अन्य महिन्यांप्रमाणे विशिष्ट अशा आदित्याचाही निर्देश पुराणात आढळत नाही. मात्र अधिक महिन्याची देवता म्हणून ब्रह्मवैर्तमा'चा उल्लेख मिळतो. त्याबदल एक रंजक कथाही सांगितली जाते. कालचक्रामधील अधिक मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादीचा त्याग करतात, त्यामुळे या मासाची इलोकात हेटाळी होऊ लागती. त्यामुळे व्यथित होऊन तो मास पुरुषरूपाने वैकुंठात विष्णूकडे गान्हाणे घेऊन गेला. विष्णूनी त्यास गोलोकनिवासी परम पुरुषोत्तम श्रीकृष्णांकडे पाठविले. (ब्रह्मवैर्तमापुराणमते श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार नसून उलट, विष्णू हे गोलोकनिवासी परब्रह्म श्रीकृष्णाचे अंशरूप आहेत. त्या परमात्मा श्रीकृष्णालाच 'पुरुषोत्तम' असे म्हटले जाते.) तर तो अधिकमास पुरुषोत्तम श्रीकृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचा अंगीकार केला त्यामुळे त्या मासालाच 'पुरुषोत्तम मास' म्हणून ओळखले गेले. जो क्षरधर्मी अशा भूतमात्रांहून आणि अक्षरसूप कूटस्थ साक्षी चैतन्याच्याही पैलपार आहे अथवा जो देहरूपी पुरीमध्ये राहणारा परमात्मा आहे तोच पुरुषोत्तम आहे असा उल्लेख श्रीमद्भगवद्गीतेच्या पंथराव्या अध्यायात येतो. या महिन्यात विष्णू वा श्रीकृष्णाच्या उपासनेला विशेष महत्व आहे. भागवत पुराणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात. ३३ अपूप वा अनारसे यांचे वाण या महिन्यात जावयाला देण्याचे विशेष महत्व मानले जाते. अधिक महिन्यात मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.

### यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि

चोत्तमः ।

अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः

पुरुषोत्तमः ॥

श्रीमद्भगवद्गीता १५-१८ ॥

## स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा



संकल्पना: प्रणव गोखले

संकलन: अतुल साठे

मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर



**निरामय®**

Wellness Center


पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

आँगस्ट/सप्टेंबर २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**श्रावण**  
दक्षिणायन • वर्षा ऋतु



## इंद्र (श्रावण महिन्यातील आदित्य)

इन्दतीति पदायस्य परमैश्वर्यदर्शनम् ।  
प्रतिपञ्चं श्रुतिव्रातैरिन्द्राख्यं तमुपास्महे ॥५॥

अर्थ - 'इन्दति' या पदाद्वारे ज्याच्या सर्वोत्कृष्ट ऐश्वर्याचं दर्शन वेदमंत्रांनी घडवले आहे, त्या इंद्र नामक आदित्याची आम्ही उपासना करतो.

# समय निरामय

रवि रविवार	August 2023		शु. चतुर्थी विनायक चतुर्थी ऋग्ह हिरण्यकेशी श्रावणी नक्षत्र: हरस्त २०	शु. एकादशी पुत्रदा एकादशी एकादशी प्रारंभ ००:०९ एकादशी समाप्ती २१:३३ नक्षत्र: मूल पू. षा. ०६:२९ १८:४२	कृ. चतुर्थी संकष्ट चतुर्थी (पुणे चं. उ. २१:१९) नक्षत्र: रेवती ०६:२१ १८:४६	कृ. एकादशी अजा एकादशी एकादशी समाप्ती २१:२१ नक्षत्र: पुनर्वसु ०६:२३ १८:४१		
सोम सोमवार	September 2023		शु. पंचमी नागपंचमी ऋग्ह शुक्ल यजुः श्रावणी नक्षत्र: चित्रा २१	शु. द्वादशी सोमप्रदोष नक्षत्र: उ. षा. ०६:२० १८:४९	कृ. पंचमी नक्षत्र: अधिनी ०६:२२ १८:४६	कृ. द्वादशी नक्षत्र: पुष्य ०६:२३ १८:४०		
मंगळ मंगळवार			शु. षष्ठी श्रियाळ षष्ठी सूपोदन-वर्णषष्ठी नक्षत्र: चित्रा २२	शु. त्रयोदशी ऋग्ह श्रावणी नक्षत्र: श्रवण ०६:२० १८:५१	कृ. षष्ठी नक्षत्र: भरणी ०६:२२ १८:४५	कृ. त्रयोदशी भौमप्रदोष नक्षत्र: आश्लेषा ०६:२३ १८:३९		
बुध बुधवार			शु. सप्तमी सीतला सप्तमी नक्षत्र: स्वाती २३	शु. चतुर्दशी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन शुक्ल यजुः तीर्तशीय श्रावणी पौर्णिमा प्रारंभ ००:५९ नक्षत्र: धनिष्ठा ०६:२० १८:५०	कृ. सप्तमी श्रीकृष्ण जयंती कालाष्टमी नक्षत्र: कृतिका ०६:२२ १८:४४	कृ. चतुर्दशी शिवरात्रि नक्षत्र: मध्या ०६:२३ १८:३८		
गुरु गुरुवार			शु. प्रतिपदा नक्षत्र: मध्या ०६:१८ १८:५९	शु. अष्टमी दुर्गाष्टमी नक्षत्र: विशाखा ०६:१९ १८:५४	शु. पौर्णिमा कृ. प्रतिपदा पौर्णिमा समाप्ती ००:०६ नक्षत्र: शततारा ०६:२० १८:४६	कृ. अष्टमी गोपाळकाला नक्षत्र: रोहिणी ०६:२२ १८:४३	कृ. अमावस्या दर्श-पिठोरी अमावस्या (पोळा) अमावस्या प्रारंभ ०४:५० नक्षत्र: पूर्वा ०६:२३ १८:३७	
शुक्र शुक्रवार			शु. द्वितीया नक्षत्र: पूर्वा ०६:१८ १८:५९	शु. नवमी वरदलक्ष्मीव्रत नक्षत्र: अनुराधा ०६:२० १८:५४	कृ. द्वितीया नक्षत्र: पू. भा. ०६:२१ १८:४८	कृ. नवमी नक्षत्र: मृग ०६:२२ १८:४२	कृ. अमावस्या अमावस्या समाप्ती ०७:१० नक्षत्र: उत्तरा ०६:२३ १८:३६	
शनि शनिवार			शु. तृतीया नक्षत्र: उत्तरा ०६:१८ १८:५८	शु. दशमी नक्षत्र: ज्येष्ठा ०६:२० १८:५३	कृ. तृतीया नक्षत्र: उ. भा. ०६:२१ १८:४७	कृ. दशमी एकादशी प्रारंभ ११:११ नक्षत्र: आद्रा ०६:२२ १८:४१	सूर्योदय सूर्यास्त	

ऑगस्ट/सप्टेंबर २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

श्रावण  
दक्षिणायन • वर्षा ऋतु

# समय निरामय


## श्रावण

हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याचे नाव श्रावण पडले आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूची ब्रतवैकल्ये व सण सर्वाधिक असल्याने चातुर्पासातील या महिन्यात सर्वांत जास्त धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही ब्रत असते. सोमवारी शिवपूजा व अर्था उपवास करतात तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूळ, जवस व सातू या धान्यांची शिवामूळ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मांगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्ठ्यपूर्ण खेळ खेळून साजारा करतात. बुधवारी बुधाची तर गुरुवारी बुहस्तीची पूजा करतात. शुक्रवारी गौरीची पूजा करतात, सवाणीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासिनीना दूध-फुटाणे देऊन हळद-कुळू लावतात. शनिवारी शनी, मारुती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा (आदित्यपूजन) करून त्याला खिरीचा नैवद्य दाखवितात.

श्रावण महिन्यात अनेक सण असतात. उदा. शु. पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करून त्याला दूध देतात. पौर्णिमा समुद्रिकानारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरून नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन वा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुताची पोवती पण हातात बांधण्याची प्रथा असल्याने पोवती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असल्यास उपार्कम करून पुष्ट नवीन यज्ञोपवीत (जानवे) धारण करतात. या विधीला श्रावणी म्हणतात. उत्तर भारतात पौर्णिमेला राधाकृष्णाला झोन्यावर बसवून झोके देतात आणि त्यांची गीते गातात. श्रावण वद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म झाल्याने तिला कृष्णाष्टी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्णाजन्मोत्सव साजारा करतात. उत्तर भारतात यांच्या दुसऱ्याच्या दिवशी नंदोत्सव साजारा केला जातो. श्रावणातील अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. कारण या दिवशी संततिप्राप्तीसाठी पिठोरी ब्रत केले जाते. काही भागांत या दिवशी बैलपोळ्याचा संपर्की साजारा केला जातो.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार

## वातविकारांमध्ये उपयुक्त वायू मुद्रा



शरीरातील वायुतत्त्व कमी किंवा अधिक असल्यास ध्यान मुद्रा त्यास संतुलित करते. मात्र शरीरात जर वारंवार वायूतत्त्वाचे आधिक्य होत असेल तर अशामध्ये वायू मुद्रेमध्ये वायुतत्त्वाची तर्जनी ही अंगठ्याच्या तळाशी (तळहाताला जिथे अंगठा जोडलेला आहे तो भाग) टेकवावी आणि अग्रितत्त्वाचा अंगठा त्यावर हलकेच दाबावा. उरलेली तीन बोटे जमतील तेवढी सरळ ठेवावीत. अग्री हा अतिरिक्त वायूचे विघटन करतो.

एका प्रकाराच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरण करण्याचे कार्य अग्री करतो. उदाहरणार्थ, अन्न शिजवावये असेल, तर अग्री लागतो. अन्न पचवावये असेल, तर अग्री लागतो. यज्ञ हेही आपल्या संकल्पाचे (भावानंचे) ऊर्जेत रूपांतरणच असते, त्यातही अग्री लागतो.


अतिरिक्त वायूला आवश्यक तत्त्वांमध्ये रूपांतरित करणे किंवा वायू मुद्रेच्या परिणामस्वरूप घडतात. मुद्रा सुखासनामध्ये बसून करावी. मन जरी अशांत असले तरी ही मुद्रा मनास शांत करणारी आहे. मन शांत

जाले की शरीरातील संपदने आपाणास जाणवू लागतात. शरीरात जिथे अतिरिक्त वायू साठतो, तेथील संपदने तथा हालचाल अनियंत्रित होते. अडकलेला वायू आजूबाजूच्या अवयवांवर दाब निर्माण करतो. दुखणे, खुपणे, कंप, मुळ्या येणे, अस्वस्था दाटणे इ. दोषांमध्ये मुख्यत्वे वायुतत्त्व वाढलेले असण्याची दाट शक्यता असते. अशा त्रासांमध्ये वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते.

मुद्रा दिवसभरात कमीत कमी १०-१५ मिनिटे करावी. जेव्हा वर नमूद केलेले काही त्रास होत असतील तेव्हा गरजप्रमाणे

१० मिनिटांपासून ते ४५ मिनिटांपर्यंत करावी. बोटे जेवढी वळत असतील, तेवढी वळू द्यावीत. त्यावर सक्ती करू नये. नाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडसर असल्यास, बोटांची साधी वाटणारी क्रियाही करता येत नाही. जमेल तशी मुद्रा करत राहिल्यास हव्हूहव्हू तत्त्वामधील अवरोध दूर होऊन ते योरीरीत्या प्रवाहित होते. प्रवाह सुरक्षीत झाला की बोटे व्यवस्थित वळू लागतात. काही वेळा वायू मुद्रा केल्यावर ठेकर येऊ लागतात, जांभया येतात किंवा पोटातील वायू बाहेर सरतात. अतिरिक्त वायू बाहेर टाकण्याची प्रक्रिया शरीर करते. तत्त्वांच्या असंतुलनामुळे सुरुवातीला बोटे दुखू शकतात. असह्य झाल्यास मुद्रा सोडावी. बोटे शिथिल करून पुळा मुद्रा करावी. संधिवातामध्ये सांध्यांत अडकलेल्या अतिरिक्त वायूमुळे ते आखडतात. मुक्त संचार करणारा वायू जेव्हा एका किंवा अनेक ठिकाणी अतिरिक्त प्रमाणात साढून राहतो, ते व्हा संधिवातासारखे आजार उद्भवतात. मात्र वातही तिथेच अडकतो किंवा साठतो, जो भाग कमकुवत किंवा अशक्त असते.

## न्यूनता घालविणारी शून्य मुद्रा



शरीरातील आकाशतत्त्व कमी किंवा अधिक झाल्यास आकाश मुद्रेमुळे ते संतुलित होते. मात्र जर ते फारच अति प्रमाणात असेल तर अशा वेळी शून्य मुद्रा जस्त उपयुक्त ठरू शकते. शून्य मुद्रा करण्यासाठी मध्यमा (आकाशतत्त्वाचे बोट) अंगठ्याच्या (अग्रितत्त्वाचे बोट) तळाला टेकवावी आणि त्यावर अंगठा किंचित दाबावा. इतर बोटे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. बोटावर कुठेही ताण देऊ नये. शरीर शिथिल असावे व मन शांत असावे. शून्य मुद्रा आपाणास विचारशून्य करू शकते. शून्यता म्हणजे न्यूनता नाही. शून्यता म्हणजे उपलब्धता.

शब्द या तन्मात्रेपासून आकाशाची निर्मिती झाली. शब्द म्हणजे कंपन. योग्य अवकाशात योग्य वायू कंपन निर्माण करतो, जो ध्वनिस्वरूप प्रदर्शित होतो. ध्वनिकंपने मुखातून निर्माण होतात आणि कानाद्वारे ऐकली जातात. अतिरिक्त आकाशतत्त्वामुळे निर्माण झालेली ऐकण्याच्या व बोलण्याच्या क्षमतेतील विकृती घालविण्यासाठी शून्य मुद्रा उपयुक्त ठरते. विकृती जरी जन्मापासूनची किंवा जुनी असली, तरीही या मुद्रेचा उपयोग होऊ शकतो. मात्र यासाठी परिणाम दिसेपर्यंत सातत्यपूर्ण आणि सकारात्मक भावनेने मुद्राविधी करणे आवश्यक असते.

आकाशांमध्ये वायूची चंचलता, अग्रीची दाहकता आणि जल व पृथक्याचे

जडत्व नाही, पण त्यांमध्ये या सगळ्यांच्या निर्मितीचे सूत्र आहे. सुमावस्थेमध्ये इतर सर्व तत्त्वे तिथे सम्मिलित असतात. अतिरिक्त आकाशाला स्थिर आणि शांत करणारी अशी ही शून्य मुद्रा.

## नागपंचमी विशेष



॥ नवनागनामस्तोत्रम् ॥

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च

कम्बलम् ।

शङ्खपालं धूतराष्ट्रं तक्षकं कालियं

तथा ॥ १॥

एतानि नवनामानि नागानां च

महात्मनाम् ।

सायङ्गले पठेन्नित्यं प्रातःकाले

विशेषतः ॥ २॥

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र

विजयी भवेत् ॥ ३॥

॥ इति श्रीनवनागनामस्तोत्रम्  
सम्पूर्णम् ॥



५-आदित्य

इंद्र

हा श्रावण महिन्याचा आदित्य आहे. प्रम्लोचा अप्सरा, अंगिरा ऋषी, एलापुत्र सर्प, स्मृत यक्ष, सर्पि राक्षस आणि विश्वावसू गंधर्व हे त्याचे अनुचर आहेत.

इन्द्रो विश्वावसूः स्मृता  
एलापुत्रस्तथाङ्गिराः ।  
प्रम्लोचा च नभस्येते सप्तिश्वाकं  
वसन्ति वै ॥

(विष्णुपुराण - २/१०/९)

वैदिक देवतासंघात इंद्राला मुख्य स्थान आहे. वैदिक भारतीयांचा इंद्र हा सर्वश्रेष्ठ व प्रमुख असा राष्ट्रीय देव आहे. जवळजवळ एक चतुर्थांश ऋवेद इंद्राला वाहिलेला आहे. इंद्र हा युद्धदेव आहे. इंद्र स्वतः विश्वातील राक्षसी शक्तींशी निरंतर युद्ध करून त्या शक्तींचा निःपात करतो. त्याच्या अतुलनीय सामर्थ्याची, युद्धातील यशस्वी कर्तृत्वाची वर्णने त्रिग्वेदातील ऋषी वारंवार करतात. तो आपल्या भयंकर वज्राने व धनुष्याचाणी लढाई करून दस्युदानवांचा विध्वंस करतो. विशेषतः त्याचा वायू शक्ती व धनुष्याचा लढाई करून दस्युदानवांचा विध्वंस करतो. विशेषतः त्याचा वायू शक्ती व धनुष्याचा ल



# विवरस्वान् (भाद्रपद महिन्यातील आदित्य)

अन्तर्हितोऽपि भूतेषु यस्य वासो विशिष्यते ।  
प्रकाशते यः सर्वत्र नमस्तस्मै विवस्वते ॥६॥

अर्थ - सर्व भूतांच्या अंतरंगामध्ये विशेषत्वाने अधिवास करूनही जो गुप्त राहतो आणि असे असूनही जो सर्वत्र प्रकाशित होतो त्या विवस्वान आदित्याला नमस्कार असो.

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

सप्टेंबर/ऑक्टोबर २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

भाद्रपद  
दक्षिणायन • वर्षा ऋतू

<b>रवि</b> रविवार	September 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td></tr><tr><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td><td>9</td></tr><tr><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td><td>16</td></tr><tr><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td><td>23</td></tr><tr><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td><td>30</td></tr></table>	S	M	T	W	T	F	S						1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	● शु. द्वितीया सप्टेंबर 17 नक्षत्र: हस्त ०६.२४ १८.३४	● शु. नवमी अदुःख नवमी सप्टेंबर 24 नक्षत्र: पू. शा. ०६.२५ १८.२८	● कृ. द्वितीया तृतीया श्राद्ध ऑक्टोबर 01 नक्षत्र: अश्विनी ०६.२६ १८.२२	● कृ. नवमी दशमी श्राद्ध ऑक्टोबर 08 नक्षत्र: पृष्ठ ०६.२८ १८.१७
S	M	T	W	T	F	S																																									
					1	2																																									
3	4	5	6	7	8	9																																									
10	11	12	13	14	15	16																																									
17	18	19	20	21	22	23																																									
24	25	26	27	28	29	30																																									
<b>सोम</b> सोमवार	October 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td>1</td><td>2</td><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td></tr><tr><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td></tr><tr><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td></tr><tr><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td></tr><tr><td>29</td><td>30</td><td>31</td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	31					● शु. तृतीया हरितालिका तृतीया सप्टेंबर 18 नक्षत्र: चित्रा ०६.२४ १८.३४	● शु. दशमी शु. एकादशी परिवर्तिनी (स्मार्त) एकादशी एकादशी प्रारंभ ०७.५६ नक्षत्र: उ. शा. ०६.२५ १८.२७	● कृ. तृतीया कृ. चतुर्थी संकष्ट चतुर्थी   म. गांधी जयंती भरणी श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध नक्षत्र: भरणी ०६.२६ १८.२२	● कृ. दशमी एकादशी श्राद्ध एकादशी प्रारंभ १२.३७ नक्षत्र: आश्लेषा ०६.२८ १८.१७
S	M	T	W	T	F	S																																									
1	2	3	4	5	6	7																																									
8	9	10	11	12	13	14																																									
15	16	17	18	19	20	21																																									
22	23	24	25	26	27	28																																									
29	30	31																																													
<b>मंगळ</b> मंगलवार		● शु. चतुर्थी श्री गणेश चतुर्थी (अंगारक योग) नक्षत्र: स्वाती ०६.२४ १८.३३	● शु. द्वादशी भागवत एकादशी वामन जयंती एकादशी समाप्ति ०५.०१ नक्षत्र: श्रवण ०६.२५ १८.२७	● कृ. पंचमी पंचमी श्राद्ध नक्षत्र: कृतिका ०६.२६ १८.२१	● कृ. एकादशी इंदिरा एकादशी एकादशी समाप्ति १५.०९ नक्षत्र: मध्या ०६.२८ १८.१५																																										
<b>बुध</b> बुधवार		● शु. पंचमी जैन संवत्सरी ऋषिपंचमी नक्षत्र: विशाखा ०६.२४ १८.३२	● शु. त्रयोदशी प्रदोष नक्षत्र: धनिषा शतारा ०६.२५ १८.२६	● कृ. षष्ठी षष्ठी श्राद्ध नक्षत्र: रोहिणी ०६.२७ १८.२०	● कृ. द्वादशी द्वादशी श्राद्ध नक्षत्र: मध्या ०६.२८ १८.१४																																										
<b>गुरु</b> गुरुवार		● शु. षष्ठी गौरी आवाहन १५:३५ प. नक्षत्र: अनुराधा ०६.२४ १८.३१	● शु. चतुर्दशी अनंत चतुर्दशी ईद ई मिलाद पौर्णिमा प्रारंभ स. १८.५० नक्षत्र: पू. भा. ०६.२६ १८.२५	● कृ. सप्तमी सप्तमी श्राद्ध नक्षत्र: मृग ०६.२७ १८.१९	● कृ. त्रयोदशी प्रदोष, शिवरात्रि त्रयोदशी श्राद्ध नक्षत्र: पूर्वा ०६.२९ १८.१३																																										
<b>शुक्र</b> शुक्रवार	सूर्योदय सूर्यास्त	● शु. सप्तमी गौरी पूजन नक्षत्र: ज्येष्ठा ०६.२४ १८.३०	● शु. पौर्णिमा प्रोष्टपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ति महालयारंभ, प्रतिवाद श्राद्ध वैशाख स्नानारंभ, पौर्णिमा समाप्ति स. १५.२८ नक्षत्र: उ. भा. ०६.२६ १८.२४	● कृ. सप्तमी कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध नक्षत्र: आद्रा ०६.२७ १८.१८	● कृ. चतुर्दशी चतुर्दशी श्राद्ध अमावास्या प्रारंभ स. २१.५१ नक्षत्र: उत्तरा ०६.२९ १८.१३																																										
<b>शनि</b> शनिवार	● शु. प्रतिपदा सप्टेंबर 16 नक्षत्र: उत्तरा ०६.२३ १८.३४	● शु. अष्टमी दुर्गाष्टमी गौरी विसर्जन १४:५६ प. (दोरे घोणे) भागवत समाहारंभ नक्षत्र: मूल ०६.२५ १८.२९	● कृ. प्रतिपदा द्वितीया श्राद्ध सप्टेंबर 30 नक्षत्र: रेष्टी ०६.२६ १८.२३	● कृ. अष्टमी अविधा नवमी नवमी श्राद्ध ऑक्टोबर 07 नक्षत्र: पुनर्वसु ०६.२७ १८.१७	● कृ. अमावास्या सर्वपित्री दर्श अमावास्या अमावास्या श्राद्ध ऑक्टोबर 14 नक्षत्र: हस्त ०६.२९ १८.१२																																										

सप्टेंबर/ऑक्टोबर २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

भाद्रपद  
दक्षिणायन • वर्षा ऋतू

# समय निरामय

## भाद्रपद


हिंदू कालगणनेतील सहावा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो महणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. याचे वैदिक नाव नभस्य हे आहे. याच्या शुद्ध तृतीयेस स्त्रिया हरितालिका ब्रत करतात. या ब्रतात पार्वतीची सखीसह पूजा करून फक्त फलाहार घ्यावयाचा असतो. शिंजवलेले अन्न खात नाहीत. शुद्ध चतुर्थीला वरद किंवा गणेश चतुर्थी म्हणतात वा या दिवशी गणेशाची मार्तीची बनविलेली मूर्ती घरात आणून पूजा करावी, असे सांगितले आहे. या दिवसापासून अनंत (शुद्ध) चतुर्दशीपर्यंत विशेषतः महाग्राष्ट गणेशोत्सव साजरा करतात. शुद्ध पंचमीला क्रिष्णपंचमी म्हणतात. या दिवशी स्त्रिया ऋषींची पूजा करतात आणि बैलाच्या श्रमाने उत्पन्न झालेले अन्नपार्द वर्ज्ञ करून उपवास करतात. शष्ठीला सूर्योपूजन करण्याचा व कार्तिकस्वामीचे दर्शन घेण्याचा प्रवात आहे. नवमीपासून पौर्णिमेपर्यंत भागवत सप्ताह करतात. द्वादशीला वामनाची पूजा करतात. पर्योग्रत म्हणजे या द्वादशीपासून महिनाअखेरपर्यंत दूध वर्ज्ञ करतात. चतुर्दशीला अनंतव्रत असून त्या दिवशी विशिष्ट गोफाची पूजा करतात.

भाद्रपदाच्या दुसऱ्या पंधरवड्याला पितृपक्ष म्हणतात व पितृच्या मृत्यु-तिथीच्या दिवशी सर्व पितरांसाठी महालघ्यशाद्ध करतात. या पंधरवड्यात चंद्र भरणी नक्षत्री असतो, तेव्हा भरणीश्चाद्ध करतात. वद्य षष्ठी ही चंद्रपश्ची असून त्या दिवशी चंद्राची पूजा व उपवास करतात. वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात व त्या दिवशी मूर्त सुवासिर्णीचे श्राद्ध करतात तर त्रयोदशीला पितृश्चाद्ध असते आणि अमावस्येला सर्वपित्री अमावास्या म्हणतात. जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व या महिन्यात येते, ते अत्मशुद्धी करण्याला हा पर्वकाळ अतिशय अनुकूल असल्याचे मानतात व या काळात उपवास करतात. दिंगर भाद्रपद शुद्ध ५ ते १४ तर श्वेतांबर श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुद्ध ४ असा या पर्वाचा काळ मानतात. भाद्रपदात अगस्त्य तात्याचा उदय होऊन तो दक्षिण आकाशात पहाटे दिसू लागतो. या महिन्यात कन्यासंक्रांत असते म्हणजे सूर्य (सु. १६ सप्टेंबरास) कन्या राशीत प्रवेश करतो.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार

## विविध वातविकारांवर शून्य वायू मुद्रा

आयुर्वेदात सांगितलेला 'वात' म्हणजे वायुतत्त्व आणि आकाशतत्त्वाचे एकत्रीकरण. वात = आकाशतत्त्व + वायुतत्त्व. जेव्हा या दोनही तत्त्वांत एकत्रित बिघाड होतो, तेव्हा त्यास वातविकार म्हटले जाते. आकाशतत्त्व वाढण्याचे प्रमुख कारण वायू असते. अतिरिक्त वायूमुळे आकाश प्रसरण पावते. असत्य, अविवेक हे अस्वस्था निर्माण करतात. अस्वस्था म्हणजेच वात. वात अग्रीस चेतवतो आणि अग्री शरीरामध्ये वायू वाढवतो. अग्रितत्त्व (पित) वाढले की, शरीरातील जलाचे वाफेत पर्यायाने उण वायूत रूपांतरण होते. तसेच पृथ्वीतत्त्व (अस्थी व स्नायू) देखील तळाशी टेकवावेत आणि त्यांवर अंगठा किंचित दाबावा. उरलेली दोन बोटे जमतील तेवढी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. वायू मुद्रेमुळे अतिरिक्त वायुतत्त्व नियमित होते, तर शून्य मुद्रेमुळे अतिरिक्त आकाशतत्त्व नियमित होते. वातविकारांमध्ये ही दोनही तत्त्वे अतिरिक्त दुष्टक्रम असेच सुरु राहते. हा वात सांधे



जखइन टाकतो.

शून्य वायू मुद्रेमध्ये तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांचे अग्र अंगद्याच्या तळाशी टेकवावेत आणि त्यांवर अंगठा किंचित दाबावा. उरलेली दोन बोटे जमतील तेवढी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. वायू मुद्रेमुळे अतिरिक्त वायुतत्त्व नियमित होते, तर शून्य मुद्रेमुळे अतिरिक्त आकाशतत्त्व नियमित होते. वातविकारांमध्ये ही दोनही तत्त्वे अतिरिक्त तरते.

झालेली असल्यामुळे, या दोनही मुद्रांचा समन्वय शून्य वायू मुद्रेमध्ये साथला जातो. ही मुद्रा शरीरातील वाढलेला वात कमी करते, ज्यामध्ये गरगरणे, चक्र येणे, कंप सुणे, आवाज कापणे व पापणी फडफडणे हे त्रास येतात. व्हर्टिगोसारखे त्रास आकाश आणि वायुतत्त्व, दोन्हीचे असंतुलन दाखवितात. अशा सर्व त्रासांसाठी शून्य वायू मुद्रा उपयुक्त ठरते.

अतिविचारदेखील वायुतत्त्व आणि आकाशतत्त्व वाढवितात. परिणामी आज्ञा चक्र व मेंदूवर ताण येऊन निद्रानाश होतो. कंपवात, पार्किंसन्सासारखे आजार उद्भवू शकतात. यांवरदेखील शून्य वायू मुद्रा उपयुक्त ठरते. तसेच, सतत एका अवस्थेत केलेल्या कामामुळे होणारी सांध्यांची झीज (पृथ्वीचे विद्युत) यातून पाठ आखडणे, कंबर आखडणे, पाय आखडणे, वांब येणे व मानेचे किंवा मणक्याचे त्रास उद्भवतात. यांमध्येसुद्धा ही मुद्रा उपयुक्त ठरते.




## ६-आदित्य विवरस्वान्

हा भाद्रपद महिन्याचा आदित्य आहे. अनुम्लोचा अप्सरा, भृगु ऋषी, शंखपाल सर्प, आपूरण यक्ष, व्याघ्र राक्षस आणि उग्रसेन गंधर्व हे त्याचे अनुचर आहेत.

विवस्वानुग्रसेनश भृगुरापूरणस्तथा ।  
अनुम्लोचा शङ्खपालो व्याघ्रो  
भाद्रपदे तथा ॥  
(विष्णुपुराण - २/१०/१०)

या देवतेचा संबंध इंद्राशी दर्शविला गेला आहे. हा अश्विनांचा व यमाचा पिता आहे. तसेच मूर्चादेखील हा पिता आहे. विवस्वानाच्या कन्या सोमरस स्वच्छ करतात म्हणून सोमदेवतेचा संबंध विवस्वानाशी आलेला दिसतो. ही देवता अश्विन देवतांच्या मदतीने देवांचा हविर्भाग ग्रहण करते. या देवतेचा अग्री, सोम व अश्विनबोरवरचा घनिष्ठ संबंध लक्षात घेता ही देवता उदयकालचा सूर्यच असावा असे अनेक वेदविद् लोकांचे मत आहे. याच्याच नावावरून यम आणि मनु यांना 'वैवस्वत' हे पैतृकनाम दिले गेले आहे. मात्र वैदिक वाङ्यामध्ये सूर्योपिक्षा हा काहीसा वेगाळा वर्णिल्याचे लक्षात घेते. भाद्रपदामध्ये सूर्यमंडळाठायी अधिष्ठित असणारा विवस्वान हा दहा हजार किरणांनी प्रकाशतो असे वर्णन लिंगपुराणात आले आहे.

## हृदयावरील ताण घालविणारी अपान वायू मुद्रा



येणे, ढेकर अडकणे, दुखन्या भागावर हाताने चोळले असता ढेकर येणे इत्यादी कमी करून त्याची वाफ (वायू) करतो.

वरील सर्व समस्यांसाठी अपान वायू मुद्रा १० मिनिटे व पितृशास्त्रक मुद्रा १० मिनिटे करावी. त्रासाच्या तीव्रतेनुसार या मुद्रा दिवसातून १-२ वेळा किंवा ३-४ वेळा कराव्यात. त्रास होत असताना अपान वायू मुद्रा आवर्जून करावी. स्नायूंची ताकद वाढून वात उत्सर्जित करण्यास साहाय्यक ठरते.

संकल्पना: प्रणव गोखले

संकलन: अतुल साठे

मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर

# गणेशोत्सवाच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा





## पूषा (आधिन महिन्यातील आदित्य)

यश्च पुष्यति पुष्णाति सभूतं भुवनत्रयं ।  
तं विश्ववेदसं वन्दे पूषणं व्योमभूषणम् ॥७॥

अर्थ - जो स्वतः वृद्धिंगत होतो आणि भूतमात्रांसहित त्रिभुवनांचेही पौषण करतो, त्या विश्वाला जाणणाऱ्या, आकाशाला भूषविणाऱ्या पूषा नामक आदित्याला माझा नमस्कार असो.



# समय निरामय

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**आधिन**  
दक्षिणायन • वर्षा ऋतू

ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

<b>रवि</b> रविवार	● शु. प्रतिपदा घटस्थापना नवरात्रारंभ नक्षत्र: चित्रा ०६.२९ ☽ १८.११ ☽ <b>15</b> ऑक्टोबर	● शु. अष्टमी दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास एकरात्रोत्सवारंभ नक्षत्र: उ. षा. ०६.३१ ☽ १८.०६ ☽ <b>22</b> ऑक्टोबर	● कृ. प्रतिपदा ग्रहण करिदिन पौर्णिमा समाप्ती ०१.५४ नक्षत्र: भरणी ०६.३४ ☽ १८.०२ ☽ <b>29</b> ऑक्टोबर	● कृ. अष्टमी कराष्टमी, कालाष्टमी नक्षत्र: पुष्य ०६.३७ ☽ १८.५९ ☽ <b>05</b> नोव्हेंबर	● कृ. चतुर्दशी नरक चतुर्दशी लक्ष्मी कुबेर पूजन, महावीर निवाण दिन अमावास्या प्रारंभ १४.४५ नक्षत्र: स्वाती ०६.४० ☽ १७.५७ ☽ <b>12</b> नोव्हेंबर																																										
<b>सोम</b> सोमवार	● शु. द्वितीया आयुध नवमी, नवरात्रोत्थापन व पारणे, महानवमी नक्षत्र: स्वाती ०६.३० ☽ १८.११ ☽ <b>16</b> ऑक्टोबर	● शु. नवमी आयुध नवमी, नवरात्रोत्थापन व पारणे, महानवमी नक्षत्र: श्रवण ०६.३२ ☽ १८.०६ ☽ <b>23</b> ऑक्टोबर	● कृ. द्वितीया नक्षत्र: कृतिका ०६.३४ ☽ १८.०२ ☽ <b>30</b> ऑक्टोबर	● कृ. नवमी नक्षत्र: आश्लेषा ०६.३७ ☽ १७.५९ ☽ <b>06</b> नोव्हेंबर	● कृ. अमावास्या दर्श अमावास्या सोमवती अमावास्या अमावास्या समाप्ती १४.५७ नक्षत्र: विशाखा ०६.४१ ☽ १७.५६ ☽ <b>13</b> नोव्हेंबर																																										
<b>मंगळ</b> मंगळवार	● शु. तृतीया सप्तरात्रोत्सवारंभ नक्षत्र: विशाखा ०६.३० ☽ १८.१० ☽ <b>17</b> ऑक्टोबर	● शु. दशमी विजयादशमी (दसरा) नक्षत्र: धनिष्ठा ०६.३२ ☽ १८.०५ ☽ <b>24</b> ऑक्टोबर	● कृ. तृतीया नक्षत्र: रोहिणी ०६.३५ ☽ १८.०१ ☽ <b>31</b> ऑक्टोबर	● कृ. दशमी नक्षत्र: मघा ०६.३८ ☽ १७.५८ ☽ <b>07</b> नोव्हेंबर	October 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td>1</td><td>2</td><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td></tr><tr><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td></tr><tr><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td></tr><tr><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td></tr><tr><td>29</td><td>30</td><td>31</td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S	1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	31				
S	M	T	W	T	F	S																																									
1	2	3	4	5	6	7																																									
8	9	10	11	12	13	14																																									
15	16	17	18	19	20	21																																									
22	23	24	25	26	27	28																																									
29	30	31																																													
<b>बुध</b> बुधवार	● शु. चतुर्थी विनायक चतुर्थी नक्षत्र: अनुराधा ०६.३० ☽ १८.०९ ☽ <b>18</b> ऑक्टोबर	● शु. एकादशी पाशांकुशा एकादशी एकादशी समाप्ती १२.३३ नक्षत्र: शततारा ०६.३२ ☽ १८.०५ ☽ <b>25</b> ऑक्टोबर	● कृ. चतुर्थी संकष्ट चतुर्थी (पुणे वं. उ. २०.५३) करक चतुर्थी नक्षत्र: मृग ०६.३५ ☽ १८.०१ ☽ <b>01</b> नोव्हेंबर	● कृ. दशमी एकादशी प्रारंभ ०८.२४ नक्षत्र: पूर्व ०६.३८ ☽ १७.५८ ☽ <b>08</b> नोव्हेंबर	November 2023 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td><td>3</td></tr><tr><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td></tr><tr><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td></tr><tr><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td></tr><tr><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td><td>30</td><td></td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S					1	2	3	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30		
S	M	T	W	T	F	S																																									
				1	2	3																																									
5	6	7	8	9	10	11																																									
12	13	14	15	16	17	18																																									
19	20	21	22	23	24	25																																									
26	27	28	29	30																																											
<b>गुरु</b> गुरुवार	● शु. पंचमी लिलिता पंचमी पंचरात्रोत्सवारंभ नक्षत्र: ज्येष्ठा ०६.३० ☽ १८.०८ ☽ <b>19</b> ऑक्टोबर	● शु. द्वादशी प्रदोष नक्षत्र: पू. भा. ०६.३३ ☽ १८.०४ ☽ <b>26</b> ऑक्टोबर	● कृ. पंचमी नक्षत्र: आदर्श ०६.३८ ☽ १८.०० ☽ <b>02</b> नोव्हेंबर	● कृ. एकादशी रमा एकादशी, वसुवारस एकादशी समाप्ती १०.४२ नक्षत्र: उत्तरा ०६.३९ ☽ १७.५८ ☽ <b>09</b> नोव्हेंबर																																											
<b>शुक्र</b> शुक्रवार	● शु. षष्ठी नक्षत्र: मूल ०६.३१ ☽ १८.०८ ☽ <b>20</b> ऑक्टोबर	● शु. त्रयोदशी शु. चतुर्दशी नक्षत्र: उ. भा. ०६.३३ ☽ १८.०३ ☽ <b>27</b> ऑक्टोबर	● कृ. षष्ठी नक्षत्र: पुनर्वसु ०६.३८ ☽ १८.०० ☽ <b>03</b> नोव्हेंबर	● कृ. द्वादशी प्रदोष, धनत्रयोदशी यमदीपदान नक्षत्र: हस्त ०६.३९ ☽ १७.५७ ☽ <b>10</b> नोव्हेंबर																																											
<b>शनि</b> शनिवार	● शु. सप्तमी महालक्ष्मी पूजन (धारणी फुकणे) नक्षत्र: पू. षा. ०६.३१ ☽ १८.०७ ☽ <b>21</b> ऑक्टोबर	● शु. पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा खंडग्रास चंद्रग्रहण, कर्तिकसनात्रंभ पौर्णिमा प्रारंभ ०४.१८ नक्षत्र: रेती अधिनी ०६.३४ ☽ १८.०३ ☽ <b>28</b> ऑक्टोबर	● कृ. सप्तमी नक्षत्र: पुनर्वसु ०६.३० ☽ १८.०१ ☽ <b>04</b> नोव्हेंबर	● कृ. त्रयोदशी शिवरात्री नक्षत्र: चित्रा ०६.४० ☽ १७.५७ ☽ <b>11</b> नोव्हेंबर	सूर्योदय सूर्यास्त																																										

ऑक्टोबर/नोवेंबर २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

आष्टीन  
दक्षिणायन • वर्षा ऋतु

# समय निरामय

## आष्टीन


हिंदू कालगणनेतील सातवा महिना. याच्या पौर्णिमेस चंद्र अश्विनी नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याचे नाव अश्विन पडले. या महिन्यात सूर्याचे तूळसंक्रमण घडते. आश्विनाला इष, अश्वयुज किंवा शारद हीही नावे आहेत. शुद्ध पक्षात घटस्थापना (प्रतिपदा), सतीची पूजा (चतुर्थी), ललितापंचमी, सरस्वतिउत्सव (पंचमी ते नवमी), विजयादशमी व कोजागिरी किंवा ज्येष्ठापत्नीरांजन (अश्विनी) आणि कृष्णपक्षात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजा (अमावस्या) हे महत्वाचे दिवस असतात. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. आश्विन महिन्यात येणारा हा नवरात्रो तसव, नऊ दिवस आदिशक्तीच्या नवविध रूपांची आराधना करण्यासाठी विशेष मानला गेला आहे. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसन्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे.

दसन्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्वही आहे. म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमोळंगन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली. म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकिठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे. आश्विन वद्य चतुर्थीला उत्तर भारतीय स्त्रियांचा करक चतुर्थी अर्थात करवा चौथ हा सण असतो. या महिन्यात रामरावणयुद्ध, कृष्णाकडून नरकासुराचा वध आणि पांडवांच्या अजातवासाचा शेवट या घटना घडल्या.

- भारतीय संस्कृतिकोशामधून  
साभार

संकलनाः प्रणव गोखले  
संकलनः अतुल साठे  
मार्गदर्शनः योगेश व अमृता चांदोरकर

त्रिदोषांच्या संतुलनासाठी सुरभी मुद्रा



घडवून आणते.


जेव्हा शरीरातील त्रिदोष असंतुलित झालेले असतात, तेव्हा महत्तत्त्व हे क्षीण झालेले असते. पंचतत्त्वांमधील धन प्रभार आणि ऋण प्रभारी असंतुलित झालेले असतात. अशा वेळी सुरभी मुद्रेमध्ये धन व ऋण प्रभार नियमित होऊ शकतात. आज्ञा चक्रावरील ताण कमी होण्यासही मदत होते. सुरभी मुद्रा करताना एका हाताच्या तर्जनीचे अग्र हे दुसऱ्या हाताच्या मध्यमेच्या अग्रास तर अनामिकेचे अग्र

दुसऱ्या हाताच्या कनिष्ठिकेच्या अग्रास जोडावे आणि दोन्ही अंगठे एकमेकांना जोडावेत. जर अंगठे जुळत नसतील तर मोकळे ठेवावेत.

सुरभी मुद्रा पित्त, वात आणि कफ हे त्रिदोष संतुलित करणारी मुद्रा आहे. सातत्याने मुद्रा केल्यास व्यवहार व भावाना याची सांगड घालणे शक्य होते. सूक्ष्म देहातून जाणाच्या असंख्य नाड्यातून सुनियन्त्रित ऊर्जप्रिवाह नैसर्गिकीत्या सुरु असता, परंतु सततचा शारीरिक किंवा मानसिक ताण सूक्ष्म देहातील चक्र व नाड्यांयां अतिश्रम करण्यास भाग पाडतात. अतिश्रम करण्याच्या नाड्यांची कार्यक्षमता कमी होत जाते, तर इतर नाड्या अतिसक्रिय होतात आणि हळूहळू त्याही क्षीण होत जातात.

एकाच वेळी अनेक आजार ज्यांच्या शरीरात आहेत व मन अशांत आहे, अशांसाठी ही मुद्रा अत्यंत उपयुक्त ठरू शकते. यातून पंचतत्त्वे व तीनही दोषांचे संतुलन साधते.

## त्वरित शक्ती मिळविण्यासाठी शक्ती मुद्रा



शक्ती या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला आवश्यक असणारी शक्ती ही वेगवेगळी आहे. एखाद्या पेशीसाठी पृथकी ही शक्ती आहे, तर दुसरीसाठी अप्री ही शक्ती आहे. कुणासाठी जल ही शक्ती आहे, तर कुणासाठी वायूतत्त्व, आकाशतत्त्व शक्तिदायिनी आहे. वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या क्रियांमध्ये शक्ती देणारी तत्त्वे ही विभिन्न असतात. कारण परिस्थितीनुसार तत्त्व किंवा इंद्रिय सक्रिय होत असते. मन, बुद्धी आणि शरीराची योग्य सांगडच आपल्याला कायम योग्य शक्ती प्रदान करते. या त्रिसूत्रीची सांगड जर योग्य नसेल तर अशक्तपणा येतो. स्वयंपाकघरातील कायम असो वा कार्यालयीन कायम, शरीर-मन-बुद्धी संतुलनातूनच योग्य कार्यक्षमता निर्माण

होते. मन विचारांची स्पंदने (पंचतत्त्व) निर्माण करते, बुद्धी ज्ञानाने त्यावर संस्कार करून त्यास चेतविते. ही चेतलेली पंचतत्त्वे शरीराकडून कार्य करवून घेतात. या त्रिसूत्रीत कुठेही दोष उत्पन्न झाल्यास, कायम मनासारखे होत नाही. शारीरिक कष्ट न करतादेखील प्रचंड थकवा येतो, गळून

गेल्यासारखे होते. रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होते. शक्ती मुद्रा या त्रिसूत्रीला सुसूत्र करण्यासाठी उपयुक्त ठरते. शक्ती मुद्रा करण्यासाठी दोन्ही हाताचे अंगठे आत दुमदून त्यावर तर्जनी आणि मध्यमा गुंडाळावी, व दोन्ही हाताच्या अनामिका आणि करंगळीची अग्रे एकमेकांशी जुळवावीत. मनगटे एकमेकांना टेकवू नयेत. त्यात अंतर असावे. यातून शरीर आणि मन स्थिर, शांत व ताकदवान होते, चंचलता व दाहकता नियंत्रित होते. ज्याना शारीरिक, मानसिक व बौद्धिक पातळीवर श्रम करावे लागतात, अशांनी ही मुद्रा अवश्य करावी. खेळाडू किंवा व्यायाम करण्याच्या व्यर्कीना श्रमासोबतच बुद्धीचे सुसुत्रित कार्य आवश्यक असते. ही मुद्रा खेळाडूसाठी अतिशय उपयुक्त ठरते.



## नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा



## ७-आदित्य पूषा

हा आष्टीन महिन्याचा आदित्य आहे. घृताची अप्सरा, गौतम ऋषी, धनंजय सर्प, सुषेण यक्ष, वात राक्षस आणि वसुरुचि गंधर्व हे त्याचे अनुचर आहेत.

पूषा च सुरुचिर्वातो गौतमोथ  
धनञ्जयः ।  
सुषेणोऽन्यो घृताची च  
वसन्त्याश्वयुजे रवौ ॥  
(विष्णुपुराण - २/१०/११)

ही देवता मानवांचे व त्यांच्या मार्गांचे, त्यांत येण्याचा हिंस पशू, लुटारू इत्यार्दीपासून रक्षण करणारी शक्ती महिनून पूजली गेली. पूषा हा सूर्याचा दूत आहे व तो हिरण्यमी नौकेमधून अंतरिक्षरूपी समुद्रात प्रवास करतो. त्याला जटा व दाढी असून त्याच्या हातात सुवर्णमय भाला (ऋग्वेद ११४३१६) व अंकुश (ऋग्वेद ६/५३१९) असतो असे वर्णन आहे. आपली हरवलेली वस्तू/पशू सापडावेत यासाठी पूषा देवतेची प्रार्थना केली जात असे. ही देवता मेंद्यांचे (लोकरीचे) मज वस्त्र विणते व गुराठोरांचे रक्षण करते अशी जनमान्यता होती. शांतिमार्गाद्ये देखील 'स्वस्ति नः पूषा विश्वेदाः' अशी प्रार्थना आढळते. पुराण कथांमध्ये दक्षयज्ञविधवंसनारव्यानामध्ये वीरभद्राने पूषाचे दात पाडल्याचा उल्लेख येतो. सुप्रसिद्ध ईशावास्योपनिषदामध्ये देखील हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं । तत्त्वं पूषन्पावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ (ईशावास्य १५)

अशी सत्यधर्माच्या दर्शनासाठी 'पूषा' ची प्रार्थना केलेली आहे. आधुनिक काळात मात्र या देवतेचे स्वतंत्र मंदिर, मूर्ती, शिल्पे इ. आढळत नाहीत. आष्टीन महिन्यात सूर्यमंडळामध्ये अधिष्ठित असणारा पूषनब हा सहा हजार किंवराणांत तळपतो असे लिंगपुराणामध्ये वर्णन आले आहे.



**निरामय®**

Wellness Center

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

नोव्हेंबर/डिसेंबर २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**कार्तिक**  
दक्षिणायन • वर्षा ऋतु



## पर्जन्य (कार्तिक महिन्यातील आदित्य)

यज्ञेन पर्चितो देवः पूणक्तच्छ्रानि च प्रजाः ।  
संपृक्तो यस्तु समृद्ध्या तं पर्जन्यं नमाम्यहम् ॥८॥

अर्थ - जो देव यज्ञाद्वारे पूजला वा संयमित केला  
जातो, जो अग्न आणि प्रजा यांनी परिपूर्ण आहे तसेच  
समृद्धीने संपन्न आहे अशा पर्जन्याला मी नमस्कार  
करतो.

# समय निरामय

रवि रविवार	November 2023	शु. षष्ठी शु. सप्तमी भानुसप्तमी	शु. चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी	कृ. षष्ठी	कृ. द्वादशी प्रदोष
सोम सोमवार	December 2023	शु. अष्टमी दुर्गाष्टमी, गोपाष्टमी	शु. पौर्णिमा कार्तिकरन्नान समाप्ती गुरुनामव जयंती, तुलसी विहार समाप्ती, कार्तिकवार्षी दर्शन १५:५४ नं. पौर्णिमा समाप्ती १४:४६	कृ. सप्तमी	कृ. त्रयोदशी कृ. चतुर्दशी शिवरात्री
मंगळ मंगळवार	शु. प्रतिपदा दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा, वरीपुळन, अभगस्तान नक्षत्र: अनुराधा ०६.४९ ☽ १७.५६ ☽	शु. नवमी कूष्मांड नवमी	कृ. प्रतिपदा	कृ. अष्टमी कालभैरव जयंती कालाष्टमी	कृ. अमावास्या दर्श अमावास्या अमावास्या प्रारंभ ०६.२५
बुध बुधवार	शु. द्वितीया यमद्वितीया (भाऊबीज) नक्षत्र: ज्येष्ठा ०६.४२ ☽ १७.५६ ☽	शु. दशमी एकादशी प्रारंभ २३.०५	कृ. द्वितीया	कृ. नवमी	
गुरु गुरुवार	शु. तृतीया विनायक चतुर्थी महालय समाप्ती नक्षत्र: मूळ ०६.४३ ☽ १७.५६ ☽	शु. एकादशी प्रबोधिनी एकादशी पंदरगूर यात्रा एकादशी समाप्ती २१.०३ नक्षत्र: उ. भा. ०६.४७ ☽ १७.५५ ☽	कृ. तृतीया संकष्ट चतुर्थी (पुणे च. उ. २०:३२) नक्षत्र: आर्द्रा ०६.४९ ☽ १७.५५ ☽	कृ. दशमी	
शुक्र शुक्रवार	शु. चतुर्थी नक्षत्र: पू. शा. ०६.४३ ☽ १७.५६ ☽	शु. द्वादशी प्रदोष तुलसी विहारांभ, चातुर्वार्ष्य समाप्ती	कृ. चतुर्थी	कृ. एकादशी उत्पत्ती (स्मार्त) एकादशी एकादशी प्रारंभ ०५.०७	
शनि शनिवार	शु. पंचमी पांडव पंचमी, कड पंचमी नक्षत्र: उ. शा. ०६.४४ ☽ १७.५५ ☽	शु. त्रयोदशी	कृ. पंचमी	कृ. द्वादशी भागवत एकादशी एकादशी समाप्ती ०६.३२ नक्षत्र: चित्रा ०६.५६ ☽ १७.५७ ☽	सूर्योदय सूर्यास्त
		शु. १९ नोव्हेंबर	शु. २६ नोव्हेंबर	कृ. ०३ डिसेंबर	कृ. १० डिसेंबर
		शु. २० नोव्हेंबर	शु. २७ नोव्हेंबर	कृ. ०४ डिसेंबर	कृ. ११ डिसेंबर
		शु. २१ नोव्हेंबर	शु. २८ नोव्हेंबर	कृ. ०५ डिसेंबर	कृ. १२ डिसेंबर
		शु. २२ नोव्हेंबर	शु. २९ नोव्हेंबर	कृ. ०६ डिसेंबर	
		शु. २३ नोव्हेंबर	शु. ३० नोव्हेंबर	कृ. ०७ डिसेंबर	
		शु. २४ नोव्हेंबर	कृ. ०१ डिसेंबर	कृ. ०८ डिसेंबर	
		शु. २५ नोव्हेंबर	कृ. ०२ डिसेंबर	कृ. ०९ डिसेंबर	

नोव्हेंबर/डिसेंबर २०२३

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

कार्तिक  
दक्षिणायन • शरद ऋतु

# समय निरामय

## कार्तिक

हिंदूचा कालगणनेप्रमाणे वर्षाचा आठवा महिना कार्तिक आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र कृतिका नक्षत्राजवळ असतो, मृण्णन त्याला कार्तिक हे नाव दिले आहे. यालाच बाहुल, ऊर्ज हीही नावे आहेत. या महिन्यात सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो. बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा), यमद्वितीया (भाऊबीज), पांडवपंचमी, गोपाष्टमी, कृष्णांन नवमी, प्रबोधिनी एकादशी, द्वादशी (तुलसीविवाह), वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरी पौर्णिमा हे सर्व या महिन्याच्या शुद्ध पक्षातील धार्मिक महत्वाचे दिवस असतात. तीर्थ व यज्ञ यांच्यापेक्षा कार्तिकाचे पावित्र्य अधिक असते, असे स्कंदपुराणात सांगितले आहे. पौर्णिमान्त कार्तिकात कार्तिकसनान, दीपदान इ. कृत्येही करतात. चातुर्मासाची समाप्ती याच महिन्यात होते. कार्तिक शु. प्रतिपदा हिला बलिप्रतिपदा म्हणतात. या दिवशी दिवाळीतला पाडवा असतो. या दिवशी विक्रम संवत्सरी नवीन वर्ष सुरु होते. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गौ ब्रीडा आणि अन्नकूट हीही सण असतात. शु. द्वितीयेला भाऊबीज आणि यमद्वितीया असते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. चित्रगुप्त देवाची पूजाही याच दिवशी असते. शु. पंचमीला हिंदू पांडव पंचमी तर जैन ज्ञान पंचमी साजरी करतात. शु. षष्ठीला सूर्य षष्ठी मृण्णन ओळखले जाते. या दिवशी सूर्यपूजनाला विशेष महत्व आहे. उत्तर भारतात याच तिथीला 'छठपूजाब्रत' केले जाते. शु. सप्तमीला सहस्रबाहू अर्जुनाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. शु. अष्टमीला श्रीकृष्ण पहिल्यांदा गुरु चारायला गेला होता, त्यामुळे गोवंशपूजनाचा विशेष दिवस मृण्णन गोपाष्टमी साजरी केली जाते. शु. नवमी ही अक्षय नवमी; आवळे नवमी; कृष्णांन नवमी आशा विविध नावांनी ओळखली जाते. ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळे भोजनाचा कार्यक्रम असतो. कार्तिक शु. एकादशी मृण्णजेच ज्या दिवशी देव उठतात ती प्रबोधिनी एकादशी होय. शु. द्वादशीला चातुर्मास्यकाळातील ब्रतांचा समारोप केला जातो. शु. त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रकट दिन, शु. चतुर्दशीला हरिहरभेटीच्या सोहळ्यानिमित्ताने वैकुंठ चतुर्दशी तर पौर्णिमेला भगवान शंकरांनी केलेल्या त्रिपुरसंहाराच्या पराक्रमाची आठवण मृण्णन त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होतात. कृष्ण त्रयोदशीला श्रीज्ञानेश्वर महाराजांचा समाधिदिन असतो.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार



## शरीर व मनातील ताठरता कमी करणारी सूर्य मुद्रा

शरीरातील पृथ्वीतत्त्व कमी किंवा अधिक झाल्यास पृथ्वी मुद्रेमुळे ते संतुलित होते. मात्र जर ते फारच अुति प्रमाणात वाढले असेल, तर अशा वेळी सूर्य मुद्रा अधिक गुणकारी ठरते. सूर्य मुद्रा करण्यासाठी अनामिका (पृथ्वीतत्त्वाचे बोट) अंगठ्याच्या (अग्नितत्त्वाचे बोट) तळाला टेकवावी आणि त्यावर अंगठा किंचित दाबावा. इतर बोटे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. बोटावर कुठेही ताण देऊ नये. शांत खवसन करावे. या मुद्रेमुळे शरीरातील अतिरिक्त पृथ्वीतत्त्व कमी होण्यास मदत होते.

फाजील आत्मविश्वास वाढलेले पृथ्वीतत्त्व दर्शवितो. अशा व्यक्तीमध्ये अव्यवहारी वृत्ती दिसून येते. स्वतःला शहाणे समजणाऱ्या व्यक्तीमध्ये अनावश्यक ताठा येत जातो. हा ताठा केवळ स्वभावातच नाही तर पुढे जाऊन

झाल्यास इतर एखादे तत्त्व किंवा अनेक तत्त्वांची कमतरता निर्माण होते. पृथ्वी वाढल्यामुळे आकाशतत्त्व कमी होते. उदा. कुठेही गाठ निर्माण झाली किंवा हाड वाढले तर तेथील मोकळी जागा कमी होऊन, इतर अवयवांवर दाब निर्माण होतो किंवा प्रवाहामार्गात अडसर निर्माण होतात. नाकाचे हाड वाढणे, टाचेचे हाड वाढणे, मनगटाचे हाड वाढणे, चरबीच्या गाठी, बांबू स्पाईन इत्यादी समस्यांमध्ये सूर्य मुद्रा प्रभावी ठरू शकते. परिणाम दिसल्यानंतर ही मुद्रा करणे थांबवावे.

कोणतेही तत्त्व कमी करणारी मुद्रा अपेक्षित परिणामानंतर करू नये. संतुलनाच्या मुद्रा उदा. ध्यान मुद्रा, आकाश मुद्रा, पृथ्वी मुद्रा, जल मुद्रा, प्राण मुद्रा, व्यान मुद्रा, अपान मुद्रा, उदान मुद्रा, समान मुद्रा या आपण कधीही करू शकतो. या अत्यंत सुरक्षित मुद्रा आहेत.

## सुदृढ मन व हृदयासाठी गणेश मुद्रा



गणांचा ईश मृण्णजे गणेश. निसर्गातील पंचतत्त्व हे गण, ज्यांच्या माध्यमातून चराचर सृष्टी निर्माण झाली ते मृण्णजे गण. या पाच गणांना नियंत्रित करणारी शक्ती मृण्णजे गणेश. गणेश मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांची बोटे दुम्हून एकमेकांमध्ये अडकवावीत आणि विरुद्ध दिशेस ओढावीत. बोटे ओढत असताना हात छातीच्या जवळ व खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावेत. सहन होईल एवढी ओढ खांद्यांपर्यंत अनुभवावी.

पुरुषांनी ही मुद्रा करताना डावा हात छातीच्या बाजूला व उजवा पुढील बाजूस धरावा. स्त्रियांनी उजवा हात छातीजवळ धरून डावा हात समोर ठेवावा. बोटे ताणत असताना खवास घ्यावा आणि बोटावरचा ताण सोडताना खवास सोडावा.

गणेश मुद्रा अनाहत चक्र (हृदय चक्र) संशक्त करते. हृदयाच्या स्नायुंची ताकद वाढते, रक्ताभिसरण सुधारते. हृदय चक्र हे भावभावनांचे चक्र असल्यामुळे, जबाबदारी स्वीकारण्याची हिम्मत येते.

आहांच वाहांच आंत वरी दोन्ही।  
न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥

भेऊं नवे तेथें भेडसावूं कोणा।  
आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥

तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी।  
नव्हे हे करणी भलतीची ॥३॥

•••

बहुतांच्या आम्ही न मिळो मतावी।  
कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥४॥

विचार करितां वांयां जाय काळ।  
लटिके तें मूळ फजितीचे ॥५॥

तुका म्हणे तुम्ही करा घटापटा।  
नका जाऊं वाटा आमुचिया ॥६॥

•••

त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा।  
कठिण हें जिवा तोंचिवरी ॥७॥

मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा।  
अंतर हें संगा नेदी पुढें ॥८॥

तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न।  
जाणती महिमान श्रुति ऐसे ॥९॥

## दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा



८-आदित्य

## पर्जन्य

हा कार्तिक महिन्याचा आदित्य आहे. विश्वाची अप्सरा, भरद्वाज ऋषी, ऐरावत सर्प, सेनजितब यक्ष, आप राक्षस आणि विश्वावसुंगंधर्व हे त्याचे अनुचर आहेत.

विश्वावसुरभरद्वाजः पर्जन्यैरवतौ

तथा

विश्वाची सेनजिच्चापि कार्तिके च  
वसन्ति वै ॥

(विष्णुपुराण - २/१०/१२)

ऋग्वेदातील काही सूक्तांत पर्जन्याची प्रशंसा केलेली आहे. पर्जन्याचा अर्थ इथे वर्षाकालीन मेघ असा केलेला असून, त्याच स्वरूपात त्याचे वर्णन केलेले आहे. हाच मेघ दररोज खालून वर जाते आणि वृत्ती करून पृथ्वीला तृप्त करतो, असे म्हटले आहे. त्याला मोद्याने हंबरणाच्या वृषभाची उपमा दिली आहे. वृत्ती करणे, हेच त्याचे मुख्य काम आहे. तो द्यूचा पुत्र असून बलवान, गर्जना करणारा, उदकवर्षा व करणारा व वनस्पतीमध्ये गर्भ घालणारा आहे. तो औषधीचे संवर्धन करतो, पाण्याची सुबत्ता करतो आणि सर्व जगावर सत्ता चालवतो. तो स्थावर-जंगम सूर्षीचा आत्मा आहे. त्याची दोन रूपे असून, त्यांतील एक रूप वांझ व दुसरे रूप उत्पादक आहे. तो वृक्षांवर आघात करतो आणि राक्षसांना ठार मारतो. सुख देण्याबदल, औषधी फलयुक्त करण्याबदल, अन्न देण्या-बदल आहे. याची जलाने भरून टाकण्याबदल त्याची प्रार्थना करण्यात आली आहे. वर्षाव करणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तो जलमय रथावर आरूढ होऊन चारही बाजूंना उडतो. आपल्या अश्वांना हाक लणार्याचा सारथ्याप्रमाणे तो आपल्या वर्षांरूप दूतांचे प्रदर्शन करतो. जेव्हा तो वृत्ती करतो, तेव्हा सिंहाच्या गजनीप्रमाणे आवाज येतो. वारा आणि विद्युत यांच्याशी याचा संबंध आहे. याला एके ठिकाणी पिता असे म्हटले आहे. कार्तिक महिन्यात सूर्यमंडळामध्ये अधिष्ठित असणारा पर्जन्य हा नऊ हजार किंवांनी तलपत्रो असे लिंगपुराणामध्ये वर्णन आले आहे.

संकल्पना: प्रणव गोखले

संकलन: अतुल साठे

मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर



## अंश (मार्गशीर्ष महिन्यातील आदित्य)

रूपमव्याकृतं यस्य विभक्तं तु कलांशुभिः ।  
विद्वद्दिः कल्प्यते तस्मै नमोऽस्त्वंशाय भानवे ॥१॥

अर्थ - ज्याचे रूप अव्याकृत अर्थात अखंड, अविभक्त असूलही विद्रान लोक आकलनाळा सोपे जावे म्हणून त्याच्याठायी कला, अंश म्हणजे किरणे असे विभाग कल्पितात. त्या अंश नामक सूर्याला नमस्कार असो.


पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

डिसेंबर २०२३/जानेवारी २०२४

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**मार्गशीर्ष**  
दक्षिणायन • हेमंत ऋतु



# समय निरामय

रवि रविवार	December 2023	शु. पंचमी	शु. त्रयोदशी	कृ. चतुर्थी	कृ. एकादशी																																										
	<table border="1"> <tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr> <tr><td>31</td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td><td></td></tr> <tr><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td><td>9</td></tr> <tr><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td><td>16</td></tr> <tr><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td><td>23</td></tr> <tr><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td><td>30</td></tr> </table>	S	M	T	W	T	F	S	31				1	2		3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	शु. पंचमी धनुर्मासारंभ, नागपूजन-नागदिवे	शु. त्रयोदशी प्रदोष	कृ. चतुर्थी नक्षत्र: मध्या ०७.०७ ९८.०७	कृ. एकादशी सफला एकादशी एकादशी प्रारंभ ००.४२
S	M	T	W	T	F	S																																									
31				1	2																																										
3	4	5	6	7	8	9																																									
10	11	12	13	14	15	16																																									
17	18	19	20	21	22	23																																									
24	25	26	27	28	29	30																																									
सोम सोमवार	January 2024	शु. षष्ठी	शु. चतुर्दशी	कृ. पंचमी	कृ. द्वादशी																																										
	<table border="1"> <tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr> <tr><td>1</td><td>2</td><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td></td></tr> <tr><td>7</td><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td></tr> <tr><td>14</td><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td></tr> <tr><td>21</td><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td></tr> <tr><td>28</td><td>29</td><td>30</td><td>31</td><td></td><td></td><td></td></tr> </table>	S	M	T	W	T	F	S	1	2	3	4	5	6		7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	31				शु. षष्ठी चंपाषष्ठी रक्षेत्र षष्ठी, मातृद भैरोवत्थापन	शु. चतुर्दशी नाताळ (खिसमस) गाणगाशूर शेत्री शी दत जयंती उत्सव	कृ. पंचमी इ. स. २०२४ प्रारंभ	कृ. द्वादशी एकादशी समाप्ती ००.४७
S	M	T	W	T	F	S																																									
1	2	3	4	5	6																																										
7	8	9	10	11	12	13																																									
14	15	16	17	18	19	20																																									
21	22	23	24	25	26	27																																									
28	29	30	31																																												
मंगळ मंगळवार		शु. सप्तमी	शु. पौर्णिमा	कृ. षष्ठी	कृ. त्रयोदशी																																										
बुध बुधवार	शु. प्रतिपदा देवदीपावली मातृद भैरव (मानारी खडोवा) अमावास्या समाप्ती ०५.०२	शु. अष्टमी दुर्गाष्टमी, बुधाष्टमी	कृ. प्रतिपदा पौर्णिमा समाप्ती ०६.०३	कृ. सप्तमी नक्षत्र: उत्तरा ०७.०८ ९८.०९	कृ. चतुर्दशी भौमप्रदोष, शिवरात्री																																										
गुरु गुरुवार	शु. द्वितीया	शु. नवमी	कृ. द्वितीया	कृ. अष्टमी कालाष्टमी	कृ. अमावास्या दर्श-वेळा अमावास्या																																										
शुक्र शुक्रवार	शु. तृतीया	शु. दशमी मोक्षदा (स्मार्त) एकादशी गीताजयंती, उत्तरायणरंभ	कृ. द्वितीया	कृ. नवमी नक्षत्र: चित्रा ०७.०९ ९८.१०	जानेवारी ०४																																										
शनि शनिवार	शु. चतुर्थी विनायक चतुर्थी	शु. एकादशी शु. द्वादशी भागवत एकादशी	कृ. तृतीया संकष्ट चतुर्थी (पुणे च. उ. २९:०५)	कृ. दशमी नक्षत्र: स्वाती ०७.०९ ९८.११	सूर्योदय सूर्यास्त																																										

डिसेंबर २०२३/जानेवारी २०२४

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

मार्गशीर्ष  
दक्षिणायन • हेमंत ऋतु

## मार्गशीर्ष

हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच आग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते. यालाच 'सहस्र' असेही नाव आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत मार्गशीर्षहम् महिन्याला आपली विभूती म्हणून वर्णिले आहे. (मासाना मार्गशीर्षोहमब) ) त्यामुळे हा महिना सर्वोत्तम मानला गेला आहे.

मार्गशीर्ष महिन्यातच सूर्य धनुराशीत प्रवेश करते. त्या दिवशी धनुर्मास आणि खरमास सुरु होतात. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ही देव दीपावली म्हणून साजरी केली जाते. मार्तडभैरव षड्ग्रोत्सव प्रारंभ याच दिवशी होते. शुक्ल षष्ठी अर्थात चंपाषष्ठीला उत्सवाचा समारोप होतो. या दिवशी शंकरांनी मणिमळू दैत्याच्या वधासाठी मल्हारी मार्तडाचा म्हणजेच खंडोबाचा अवतार घेतला असे मानतात. याच षष्ठीला स्कंदपैषी असेही म्हणतात. या दिवशी जे जुरी, पाली किंवा खंडोबाच्या अन्य क्षेत्रस्थानी मोठी यात्रा भरते.

खंडोबा हे महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत आहे. मल्हारी, मार्तडभैरव, म्हाल्साकांत, मैलार इ. नावानीही खंडोबा प्रसिद्ध आहे. शुद्ध पंचमीस नागपूजा असते. मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला ओक्केदार एकादशी म्हणतात. हा भगवद्गीतेचा जन्मदिवस मानला जातो. भगवान दत्तत्रेय जयंती, अन्नपूर्ण जयंती तसेच योगेश्वरी जयंती म्हणून पौर्णिमा साजरी केली जाते.

या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीपूजनाचे ब्रत केले जाते. आधुनिक काळात हे ब्रत विशेष प्रचलित झाले आहे. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांचा वध, कौरव-पांडवातील युद्धास सुरुवात, लंकादहन इ. घटना या महिन्यातील आहेत.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार


दत्तजयंती विशेष  
जटाधरं पांडुराङ्गं शूलहस्तं  
कृपानिधिम् ।  
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं  
भजे ॥  
(नारदपुराण)

## समय निरामय

### १८सनमार्गातील अडसर दूर करणारी श्वसनी मुद्रा

शरीरास आवश्यक शक्ती म्हणजे प्राण श्वसनामार्फत मिळतो. प्राणवायू योग्य प्रकारे प्रवाहित होण्यासाठी श्वसननलिका मोकळी असणे म्हणजे योग्य अवकाशाची उपलब्धता आवश्यक असते. श्वसनमार्गात मुख्यत्वे अडसर निर्माण करतो तो कफ म्हणजे जल आणि पृथ्वीतत्त्व. तसेच काही पॉलिप्स किंवा गाठी श्वसननलिका संकुचित करतात. मांसल भागाची झालेली ही अतिरिक्त वाढ, वाढलेले पृथ्वीतत्त्व दर्शविते.

काही वैळा श्वसननलिका कमकुवत झाल्यामुळेदेखील श्वास अपुरा पडतो. कारण वाढलेल्या अग्रितत्त्वामुळे पृथ्वीतत्त्वाची धूप होत असते. या आणि अशा समस्यामुळे श्वसनक्रिया नीट होऊ



शक्त नाही. परिणामतः शरीरास प्राण (ऑक्सिजन) कमी पडू लागतो.

श्वसनी मुद्रा ही श्वसनमार्गातील जलतत्त्व, पृथ्वीतत्त्व आणि आकाशतत्त्व संतुलित करणारी मुद्रा आहे. अतिरिक्त मिळतो.

कफाचे निवारण, अतिरिक्त मांसाचे निवारण, श्वसनलिकेचे संशक्तीकरण आणि कमी झालेली पोकळी पुऱ्याप्रस्थापित करण्याचे कार्य श्वसनी मुद्रा करते. नाकापासून फुफ्फुसांपर्यंत ही नलिका जाते, त्यातील दोष किंवा संसर्ग ह्या मुद्रेने शमविता येतो.

श्वसन मुद्रा करण्यासाठी करंगळीचे अग्र अंगठ्याच्या तळाशी टेकवावे, अनामिकीचे अग्र अंगठ्याच्या मधोमध घेरावर टेकवावे आणि मध्यमेचे अग्र अंगठ्याच्या अग्राला जोडावे. तर्जनी सरळ ठेवावी. या मुद्रेमुळे श्वासोच्छ्वास व्यवस्थित होऊन योग्य प्राणवायू शरीरास



१-आदित्य

## अंश

हा मार्गशीर्ष महिन्याचा आदित्य आहे. ऊर्वशी अस्मरा, कश्यप ऋषी, महापद्म सर्प, तार्क्य यक्ष, विद्युतब राक्षस आणि चित्रसेन गंधर्व हे त्याचे अनुचर आहेत.

अंशः काश्यपताक्षर्यास्तु

महापद्मस्तथोर्वशी ।

चित्रसेनस्तथा

विद्युत्मार्गशीर्षधिकारिणः ॥

(विष्णुपुराण - २/१०/१३)

मार्गशीर्ष महिन्यात सूर्यमंडलामध्ये अधिष्ठित असणारा अंश हा सात हजार किरणांनी तल्पतो असे लिंगपुराणामध्ये वर्णन आले आहे. अंशु, अंशुमान, अंशुमाली या नावानीही या देवतेचा उल्लेख पुराणातरी येतो. अंशु म्हणजे किरणे होत. थोडक्यात जो किरणांच्या रूपात अंशांशांनी विराजमान होतो, तोच अंश होय.

१) तापिनी २) ग्रासिका ३) उग्रा

४) आकुंचनी ५) शोषिणी

६) प्रबोधिनी ७) स्मरा

८) आकर्षिणी ९) तुष्टिवर्धिनी

१०) उमिरिषा ११) किरणवती

१२) प्रकाशिणी या त्या अंशुमान सूर्याच्या बारा कला मानल्या गेल्या आहेत.

संकल्पना: प्रणव गोखले

संकलन: अतुल सारे


मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरेकर



होतो. खालेले अन्न व्यवस्थित पचत नाही व कितीही खाले तरी अंगी लागत नाही. पित्तशायात खडे, पोटामध्ये आग, आतड्याचा दाह, आतड्यात जखमा, बद्धकोष्ठात, मूळवायू व फिशरसारखे त्रास होतात. पित्तशायातील पित्तशामक मुद्रा अत्यंत उपयुक्त ठरते. अंगठ्याचे अग्र करंगळीच्या तळाशी टेकवून त्यावर करंगळी किंवित दबावी. इतर तीन बोटे म्हणजे अनामिका, मध्यमा आणि तर्जनी जमतील तेबढी सरळ ठेवावीत. जर बोटे सरळ राहू शकत नसतील, तर जशी राहातात तशीच ठेवून मुद्रा वारंवार करत राहावी.

पित्तशामके पृथ्वीतत्त्व, वायुतत्त्व आणि आकाशतत्त्व देखील असंतुलित झालेले असते. त्यामुळे त्या त्या तत्त्वाची बोटेदेखील सरळ राहू शकत नाहीत. जसे जसे अग्री व जल संतुलित होत जाते, तशी इतरही बोटे सरळ होऊ लागतात. मुद्रांमध्ये सातत्य म्हणूनच गरजेचे असते.

चंपाषष्ठी विशेष  
करांत खड्ग शूल ढाल  
पानपात्र शोभती ।  
सदैव सप्तकोटी देवता  
जया उपासिती ॥  
जयाचिया कृपे अघौघ  
दोष सर्व नासती ।  
नमू महेश मल्हारी तो  
महालसापति ॥





## भग (पौष महिन्यातील आदित्य)

भूयो भजन्तमैथर्यं सुराः सर्वे भजन्ति यम् ।  
भजे विश्राजमानं तं भगं सौभगदायिनम् ॥१०॥

अर्थ - अनंत अनेकविध ऐश्वर्याला भोगणाऱ्या,  
तेजाने चमकणाऱ्या, ज्याची भक्ती सर्व देव करतात,  
त्या सौभग्य देणाऱ्या 'भग' नामक सूर्याला मी  
भजतो.

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

जानेवारी/फेब्रुवारी २०२४

# समय निरामय

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**पौष**


उत्तरायण • हेमंत ऋतु

रवि रविवार	January 2024	● शु. तृतीया शु. चतुर्थी जानेवारी 14	○ शु. एकादशी पुत्रवा एकादशी जानेवारी 21	○ कृ. तृतीया जानेवारी 28	○ कृ. नवमी फेब्रुवारी 04
सोम सोमवार	February 2024	● शु. पंचमी मकर संक्रांती जानेवारी 15	○ शु. द्वादशी जानेवारी 22	○ कृ. चतुर्थी संकष्ट चतुर्थी (पुणे चं. उ. २१:२६) जानेवारी 29	○ कृ. दशमी एकादशी प्रारंभ १७.२५ फेब्रुवारी 05
मंगळ मंगळवार		● शु. षष्ठी करिदिन जानेवारी 16	○ शु. त्रयोदशी भौमप्रदोष जानेवारी 23	○ कृ. चतुर्थी जानेवारी 30	● कृ. एकादशी षट्ठिला एकादशी एकादशी समाप्ती १६.०८ फेब्रुवारी 06
बुध बुधवार		● शु. सप्तमी जानेवारी 17	○ शु. चतुर्दशी पौर्णिमा प्रारंभ २१.५१ जानेवारी 24	○ कृ. पंचमी जानेवारी 31	● कृ. द्वादशी प्रदोष फेब्रुवारी 07
गुरु गुरुवार	सूर्योदय सूर्यास्त	● शु. अष्टमी दुर्गाघट्या, शाकंभरी देवी उत्सवारंभ जानेवारी 18	● शु. पौर्णिमा माघरननारंभ शाकंभरी पौर्णिमा, गुरुपूर्णिमा १६. नं. सूर्योदयापर्वत पौर्णिमा समाप्ती २३.२४ नक्षत्र: पुनर्वसु ०७.११ १८.२३ जानेवारी 25	○ कृ. षष्ठी फेब्रुवारी 01	● कृ. त्रयोदशी शिवरात्रि फेब्रुवारी 08
शुक्र शुक्रवार		● शु. प्रतिपदा जानेवारी 12	○ शु. नवमी जानेवारी 19	○ कृ. प्रतिपदा गणराज्य दिन जानेवारी 26	● कृ. चतुर्दशी कृ. अमावास्या दर्श अमावास्या अमावास्या प्रारंभ ०८.०३ फेब्रुवारी 09
शनि शनिवार		● शु. द्वितीया जानेवारी 13	○ शु. दशमी एकादशी प्रारंभ १९.२७ जानेवारी 20	○ कृ. द्वितीया जानेवारी 27	● कृ. अष्टमी फेब्रुवारी 03

## पौष

हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षातील दहावा महिना पौष आहे. या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास चंद्र पुष्य नक्षत्रात असतो, त्यामुळे या महिन्याला पौष हे नाव पडले आहे. याचे वैदिक नाव तैष असून याला सहस्र असेही म्हणतात. ‘अमावास्यान्त’ पद्धतीनुसार पौष महिना पौष शुक्ल प्रतिपदेला सुरु होतो आणि पौष अमावास्येला संपतो. पौर्णिमान्त पद्धतीनुसार हा महिना १५ दिवस आधी सुरु होतो आणि १५ दिवस आधी म्हणजे पौर्णिमेला संपतो. म्हणजे जेव्हा अमावास्यान्त पद्धतीची मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा असते, तेव्हा पौर्णिमान्त पद्धतीची पौष वद्य प्रतिपदा असते. दोन्ही पद्धतीला शुक्लपक्ष एकच असतो. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी सूर्य धनु राशीनून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी धनुर्माससमाप्ती निमित्ताने महाराष्ट्र भोगी साजरी केली जाते. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवीचा महोत्सव नवरात्रासारखा असतो. पौष पौर्णिमेस पौर्णिमान्त माघ सुरु होतो, म्हणून या दिवसापासून माघसनान सुरु करतात. पौष महिन्यात विवाहादि मंगलकार्य करीत नाहीत. पौष आमावास्येला कथीकधी अर्धोदय अथवा महोदय पर्व असते.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार



उत्तिष्ठत जाग्रत प्राय वरान्निबोधता।  
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गा  
पथस्तत्कवयो वदन्ति ॥

(कठोपनिषद ३. १४)

उठा, जागे व्हा, व ध्येय  
प्राप केल्याविना थांबू नका.  
वस्तन्याच्या तीक्ष्ण धारे प्रमाणे  
अतिशय दुर्गम  
असा तो मार्ग खडतर आहे  
असं ज्ञानी लोक म्हणतात.



भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।  
तथैव भवतां तेजो वर्धताभिति कामये॥

उंचच उंच लहूरु दे पतंग,  
आयुष्यात बहुरु दे एक नवी उमंग,  
आयुष्यात पसरु दे आनंद-तरंग...

मकर संक्रांतीच्या  
हार्दिक शुभेच्छा

# समय निरामय

## संप्रेरकांच्या संतुलनासाठी शंख मुद्रा



मानसिक शांतता, आनंद व मनःशक्ति प्रिळते. उजवीकडची चार बोटे गुंडाळलेली असल्यामुळे व त्यांस डावीकडील चार बोटांचा आधार दिल्यामुळे शारीरिक वात आणि कफ शांत होतो आणि शारीरिक उर्मी/उत्साह वाढीस लागतो. या मुद्रेमुळे शरीरातील निरनिराळी शंख मुद्रा उपयुक्त ठरते.

## स्नायूना बळकटी देणारी सहज शंख मुद्रा



होऊन स्नायूमध्ये योग्य लवचिकता येते. रक्तभिसरणामुळे प्राणवायू पोषक द्रव्य शरीरात सर्वत्र योग्यरीत्या पोहोचू लागतात. स्नायूच्या सुयोग्य हालचालीमुळे पचन सुरक्षित होऊन पोषण मिळते. मूत्र व शौच योग्यरीत्या विसर्जित केले जाते. अंग बाहेर येणे किंवा हर्मिया हे स्नायू अशक्त झाल्याचे दर्शवितात. विस्कलित रक्तप्रवाहामुळे मुंग्या येणे, बघिरपणा, दुखणे असे त्रास उद्भवतात. मणक्यांतील चक्री सरकणे व स्पाँडीलायटीससारखे आजारदेखील स्नायूच्या कमकुवतपणा मुळे होतात. स्नायूचा कमकुवतपणा मनही कमकुवत करतो, आत्मविश्वास कमी होत जातो. सहज शंख मुद्रा स्नायूची ताकद वाढवित असल्याने अशा सर्व त्रासांमध्ये उपयुक्त ठरते.

विकरे आणि संप्रेरके संतुलित होतात. संप्रेरके आणि भावभावनांचे घनिष्ठ नाते आहे. निरनिराळ्या भावनामुळे संप्रेरके अतितेजित किंवा अतिक्षीण होतात, तर उलटपक्षी संप्रेरकांमधील बदल भावभावनांना प्रभावित करतात. शरीर आणि मनाच्या उत्कर्षामध्ये संप्रेरकांचा महत्वाचा सहभाग असतो. मुख्यत्वे अग्रितत्त्वांचे असंतुलन संप्रेरकांच्या असंतुलनास कारण असते. यामुळे आत्मविश्वास कमजोर होतो, भीती-चिंता मनास पोखरतात, मन सतत दुःखी आणि सांशक राहते. अकारण धडधड, छातीवर डडपण, घशाला शोष पडणे, मळमळ, पोटात कालवाकालव, मरगळ, चक्र, अनिद्रा इत्यादी दोषांमध्ये शंख मुद्रा उपयुक्त ठरते.



## भग

हा पौष महिन्याचा आदित्य आहे. पूर्वचित्ति अप्सरा, क्रतु क्रष्ण, कर्कोटक सर्प, अरिष्ठेमि यक्ष, स्फूर्ज राक्षस आणि ऊर्णायु गंधर्व हे त्याचे अनुचर आहेत.

क्रतुर्भगस्तथोर्णायुः स्फूर्जः  
कार्कोटकस्तथा ।  
अरिष्ठेमिश्वैवान्या  
पूर्वचित्तिर्वर्गप्सरा: ॥  
पौषमासे वसन्त्येते  
सप्तभास्करमण्डले ।  
लोकप्रकाशनार्थाय  
विप्रवर्याधिकारिणः ॥  
(विष्णुपुराण - २/१०/१४-१५)

या देवतेच्या स्तुतिपर क्रवेदांत एकच सूक्त आहे (७।४१). क्रवेदात अन्यत्र साठ ठिकाणी भगदेवतेचा उल्लेख आलेला आहे. भग शब्दाचा अर्थ ‘देणारा’ असा आहे, त्यामुळे साहजिकच सौभाग्य आणि संपत्ती देणारी देवता म्हणून वैदिक दैवतशास्त्रामध्ये ‘भग’ प्रसिद्ध आहे. उषा ही भगाची भगिनी मानली गेली आहे. पुराणांमध्ये रूढ झालेला ‘भगवान’ हा शब्द मूळ या देवता नावाशीच संवादी आहे असे अनेक पुराणाभ्यासकांचे म्हणणे आहे. भगाचा संबंध सवित्याशी जोडलेला आढळतो. भग हा उदयापूर्वीच्या सूर्याचे सौम्य स्वरूप आहे. सविता व सूर्य एकच असल्यामुळे भग आणि सविता हे आरंभी वेगळे असले, तरी पुढे भग सवित्यात विलीन झाला आणि त्याचा आदित्यसंघात प्रवेश झाला. दक्षयज्ञाख्यानामध्ये पूषाप्रमाणेच भगालाही वीरभद्राच्या कोपाला सामरे जावे लागल्याचा उल्लेख सापडतो. वीरभद्राने यांचे डोळे फोडल्याची कथा तेथे येते. पौष महिन्यात सूर्यमंडळामध्ये अधिष्ठित असलाणा भग हा अकरा हजार किरणांनी तळपतो, असे लिंगपुराण मध्ये वर्णन आले आहे.

संकल्पना: प्रणव गोखले  
संकलन: अनुल साठे  
मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर



**निरामय®**

Wellness Center

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

फेब्रुवारी/मार्च २०२४

**माघ**

उत्तरायण • शिशिर ऋतु

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

# समय निरामय



## त्वष्टा (माघ महिन्यातील आदित्य)

तुष्टः सूते प्रजा ह्येषस्त्वेषते च महत्त्विषा ।  
रूपाणां पेशितारं तं त्वष्टारं प्रणमाभ्यहम् ॥११॥

अर्थ - जो संतुष्ट झाला असता प्रजा प्रसवतो तसेच आपल्या महनीय तेजाने तळपतो, जो आणि सर्व रूपांना आकार देतो, अशा त्या 'त्वष्टा' नामक सूर्याला मी नमस्कार करतो.

रवि रविवार	● कृ. अमावास्या दर्श अमावास्या अमावास्या समाप्ती १४.३० नक्षत्र: पू. भा. ०६.४८ ☽ १८.४२ ☾	शु. द्वितीया फेब्रुवारी ११ नक्षत्र: शततारा ०६.०६ ☽ १८.३२ ☾	शु. नवमी फेब्रुवारी १८ नक्षत्र: रोहिणी ०६.०२ ☽ १८.३५ ☽	कृ. प्रतिपदा गुरुप्रतिपदा फेब्रुवारी २५ नक्षत्र: पूर्वा ०६.५८ ☽ १८.३८ ☽	कृ. सप्तमी भानुसप्तमी, कालाष्टमी मार्च ०३ नक्षत्र: अनुराधा ०६.४३ ☽ १८.४० ☽																																										
सोम सोमवार	February 2024 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td><td>3</td></tr><tr><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td><td>9</td><td>10</td></tr><tr><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td><td>16</td><td>17</td></tr><tr><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td><td>23</td><td>24</td></tr><tr><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td><td></td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S					1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29			शु. तृतीया तिलकुंद चतुर्थी फेब्रुवारी १२ नक्षत्र: पू. भा. ०७.०५ ☽ १८.३२ ☾	शु. दशमी छ. शिवाजी महाराज जयंती (तारखेप्राप्त) एकादशी प्रारंभ ०८.५१ फेब्रुवारी १९ नक्षत्र: मुगा ०७.०२ ☽ १८.३५ ☽	कृ. द्वितीया फेब्रुवारी २६ नक्षत्र: उत्तरा ०६.५७ ☽ १८.३८ ☽	कृ. अष्टमी मार्च ०४ नक्षत्र: ज्येष्ठा ०६.५२ ☽ १८.४० ☽
S	M	T	W	T	F	S																																									
				1	2	3																																									
4	5	6	7	8	9	10																																									
11	12	13	14	15	16	17																																									
18	19	20	21	22	23	24																																									
25	26	27	28	29																																											
मंगळ मंगलवार	March 2024 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td>31</td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td><td>3</td></tr><tr><td>३</td><td>४</td><td>५</td><td>६</td><td>७</td><td>८</td><td>९</td></tr><tr><td>१०</td><td>११</td><td>१२</td><td>१३</td><td>१४</td><td>१५</td><td>१६</td></tr><tr><td>१७</td><td>१८</td><td>१९</td><td>२०</td><td>२१</td><td>२२</td><td>२३</td></tr><tr><td>२४</td><td>२५</td><td>२६</td><td>२७</td><td>२८</td><td>२९</td><td>३०</td></tr></table>	S	M	T	W	T	F	S	31				1	2	3	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	शु. चतुर्थी श्री गणेश जयंती विनायक चतुर्थी (अंग्रेज योग) फेब्रुवारी १३ नक्षत्र: उ. भा. ०७.०५ ☽ १८.३३ ☽	शु. एकादशी जया एकादशी एकादशी समाप्ती ०९.५६ फेब्रुवारी २० नक्षत्र: आर्द्रा ०७.०१ ☽ १८.३६ ☽	कृ. तृतीया फेब्रुवारी २७ नक्षत्र: हस्त ०६.५७ ☽ १८.३८ ☽	कृ. नवमी कृ. दशमी श्रीरामदास नवमी नक्षत्र: मूल ०६.५२ ☽ १८.४१ ☽
S	M	T	W	T	F	S																																									
31				1	2	3																																									
३	४	५	६	७	८	९																																									
१०	११	१२	१३	१४	१५	१६																																									
१७	१८	१९	२०	२१	२२	२३																																									
२४	२५	२६	२७	२८	२९	३०																																									
बुध बुधवार		शु. पंचमी वसंत पंचमी, श्री पंचमी फेब्रुवारी १४ नक्षत्र: रेवती ०७.०४ ☽ १८.३३ ☽	शु. द्वादशी प्रदोष, भीष्मद्वादशी फेब्रुवारी २१ नक्षत्र: पुनर्वसु ०७.०० ☽ १८.३६ ☽	कृ. चतुर्थी संकष्ट चतुर्थी (पुणे च. उ. २१:४४) फेब्रुवारी २८ नक्षत्र: हस्त ०६.५६ ☽ १८.३९ ☽	कृ. एकादशी विजया (स्मार्त) एकादशी एकादशी प्रारंभ ०६.३१ मार्च ०६ नक्षत्र: पू. शा. ०६.५१ ☽ १८.४१ ☽																																										
गुरु गुरुवार		शु. षष्ठी फेब्रुवारी १५ नक्षत्र: अष्टमी ०७.०४ ☽ १८.३४ ☽	शु. त्रयोदशी गुरुपुष्यामुख सूर्योदयायासन् १६:४३ प. फेब्रुवारी २२ नक्षत्र: पृथ्वी ०७.०० ☽ १८.३७ ☽	कृ. पंचमी फेब्रुवारी २९ नक्षत्र: चित्रा ०६.५५ ☽ १८.३९ ☽	कृ. द्वादशी भागवत एकादशी एकादशी समाप्ती ०४.१४ नक्षत्र: उ. शा. ०६.५० ☽ १८.४१ ☽																																										
शुक्र शुक्रवार	● सूर्योदय सूर्यास्त	शु. सप्तमी रथसप्तमी, भीष्माष्टमी फेब्रुवारी १६ नक्षत्र: भरणी ०७.०३ ☽ १८.३४ ☽	शु. चतुर्दशी पौर्णिमा प्रारंभ १५.३४ फेब्रुवारी २३ नक्षत्र: आश्लेषा ०६.५९ ☽ १८.३७ ☽	कृ. षष्ठी मार्च ०१ नक्षत्र: स्वाती ०६.५४ ☽ १८.३९ ☽	कृ. त्रयोदशी प्रदोष, महाशिवरात्री नक्षत्र: श्रवण ०६.४९ ☽ १८.४१ ☽																																										
शनि शनिवार	● शु. प्रतिपदा फेब्रुवारी १० नक्षत्र: धनिष्ठा ०७.०६ ☽ १८.३१ ☽ <th>शु. अष्टमी दुर्गाष्टमी फेब्रुवारी १७ नक्षत्र: कृतिका ०७.०३ ☽ १८.३५ ☽</th> <th>शु. पौर्णिमा माघसन्नान समाप्ती पौर्णिमा समाप्ती १८.०० फेब्रुवारी २४ नक्षत्र: मघा ०६.५१ ☽ १८.३० ☽</th> <th>कृ. षष्ठी मार्च ०२ नक्षत्र: विशाखा ०६.५४ ☽ १८.४० ☽</th> <th>कृ. चतुर्दशी अमावास्या प्रारंभ १८.१८ नक्षत्र: धनिष्ठा शततारा ०६.४८ ☽ १८.४२ ☽</th>	शु. अष्टमी दुर्गाष्टमी फेब्रुवारी १७ नक्षत्र: कृतिका ०७.०३ ☽ १८.३५ ☽	शु. पौर्णिमा माघसन्नान समाप्ती पौर्णिमा समाप्ती १८.०० फेब्रुवारी २४ नक्षत्र: मघा ०६.५१ ☽ १८.३० ☽	कृ. षष्ठी मार्च ०२ नक्षत्र: विशाखा ०६.५४ ☽ १८.४० ☽	कृ. चतुर्दशी अमावास्या प्रारंभ १८.१८ नक्षत्र: धनिष्ठा शततारा ०६.४८ ☽ १८.४२ ☽																																										

# समय निरामय

माध

हा एक भारतीय राष्ट्रीय वर्षातील अकरावा महिना आहे. या महिन्यातील पौर्णिमेच्या आसपास मध्य नक्षत्र येते. तपसब हे याचे वैदिक नाव आहे. पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत माघस्नान करण्याची पद्धत आहे. या महिन्यातील शुद्ध तृतीया तिथीला महर्षी मार्कंडेय यांची जयंती मानली जाते. शुद्ध चतुर्थीला श्रीगजाननाच्या महोत्कट अवताराची जयंती साजरी होते. या तिथीला उमाचतुर्थी, तिलकुंदचतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणेशाला विशेषत: तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. माघ शुद्ध सप्तमीला रथारूढ सूर्यप्रतिमेचे पूजन केले जाते म्हणूनच या दिवसाला रथसप्तमी असेही म्हणतात. या दिवशी नर्मदा जयंती असते. माघ शुद्ध अष्टमी ते शुद्ध द्वादशी या पाच दिवसांत भीष्मपंचकव्रत केले जाते. माघ वद्य नवमी ही समर्थ रामदास स्वार्मीचा समाधिदिन म्हणून ‘दास नवमी’ या नावाने साजरी होते. यांव्यतिरिक्त वसंतपंचमी अथवा श्रीपंचमी (लक्ष्मी व सरस्वती यांची पूजा), दासोध जयंती (शु. नवमी), माघस्नान समाप्ती (पौर्णिमा) तर वद्य पक्षात गाणगापूर यात्रा (प्रतिपदा) व महाशिवरात्र (चतुर्दशी) हे महत्त्वाचे दिवस या महिन्यात येतात. माधी पौर्णिमेस शनी मेषेत, गुरु व चंद्र सिंहेत आणि सूर्य श्रवण नक्षत्रात असल्यास तो महामाधी योग होतो. भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना, निवृत्तिनाथ जयंती तसेच मध्वाचार्य, रामदासस्वामी, चांगदेव यांची समाधी इ. घटना या महिन्यातील आहेत.

लिंग मुद्रेमध्ये डाव्या हाताच्या प्रत्येक बोटाखाली उजव्या हाताची बोटे आत सरकवून एकमेकांमध्ये गुंफावित व मूठ करावी. उजव्या हाताचा अंगठा सरळ उभा ठेवून त्याभोवती डाव्या हाताचा अंगठा गुंडाळावा. अंगठा अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. शरीरामध्ये अग्नी प्रबळ करणारी अशी ही मुद्रा आहे. ही मुद्रा शरीरातील अग्नी प्रबळ करून शरीरास उत्तेजित करते. जठराग्नी उद्दीपित होऊन व्यवस्थित पचन होते. प्रवासामुळे किंवा हवाबदलामुळे कफ वाढल्यास ही मुद्रा त्वरित कफक्षालन करण्यासाठी उपयोगी पडते. थंडीने कुडकुडत असताना जर ही मुद्रा केली, तर शरीरात उष्णता वाढून त्वरित थंडी कमी होण्यास मदत होते. अनेकदा वातानुकूलीत वातावरणात अनेक तास वावरावे लागते, ज्यामुळे गारठा शरीरात मुरतो, डोके दुखते. अशा

---

मजसवें आतां येऊ नका कोणी ।  
सासुरवासिनी बाझ्यानो ॥१॥

न साहवे तुम्हां या जनाची कूट ।  
बोलती वाईट ओखटें तें ॥२॥

तुका म्हणे जालों उदास मोकळ्या ।  
विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥

---

## ऋतुचक्र नियम

योनी मुद्रा ही स्त्रियांचे ऋतुचर्येशी, मासिक धर्माशी अर्थात प्रजननसंस्थेशी निगडित विकारांवर परिणामकारक आहे. त्रास कमी करण्यात अतिशय उपयुक्त ठरते. ही मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांच्या अंगठ्याची अग्रे एकमेकांना टेकवावीत, तर्जनीची अग्रे एकमेकांना टेकवावीत. इतर तीन बोटे मध्यमा, अनामिका आणि

# महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा



मृत्युञ्जय महादेव त्राहि मां शरणागतम् ।  
जन्ममृत्युजरारोगैः पीडितं कर्मवन्धनैः ॥

# उत्तेजना देणारी लिंग मुद्रा




लिंग मुद्रेमध्ये डाव्या हाताच्या प्रत्येक बोटाखाली उजव्या हाताची बोटे आत सरकवून एकमेकांमध्ये गुंफावित व मूठ करावी. उजव्या हाताचा अंगठा सरळ उभा ठेवून त्याभोवती डाव्या हाताचा अंगठा गुंडाळावा. अंगठा अग्रितत्वाचे प्रतिनिधित्व करतो. शरीरामध्ये अग्री प्रबळ करणारी अशी ही मुद्रा आहे. ही मुद्रा शरीरातील अग्री प्रबळ करून शरीरास उत्तेजित करते. जठराग्री उद्दीपित होऊन व्यवस्थित पचन होते. प्रवासामुळे किंवा हवाबदलामुळे कफ वाढल्यास ही मुद्रा त्वरित कफक्षालन करण्यासाठी उपयोगी पडते. थंडीने कुडकुडत असताना जर ही मुद्रा केली, तर शरीरात उष्णता वाढून त्वरित थंडी कमी होण्यास मदत होते. अनेकदा वातानुकूलीत वातावरणात अनेक तास वावरावे लागते, ज्यामुळे गरठा शरीरात मुरतो, डोके दुखते. अशा

मजसवें आतां येऊ नका कोणी ।  
 सासुरवासिनी बाइयानो ॥१॥  
 न साहवे तुम्हां या जनाची कूट ।  
 बोलती वाईट ओखटें तें ॥२॥  
 तुका म्हणे जालों उदास मोकळ्या  
 विचरं गोवळ्यासवें आम्ही ॥३॥

शिकविले तुम्हीं तें राहे तोंवरी । मज  
आणि हरी वियोग तों ॥१॥  
प्रसंगीं या नाहीं देहाची भावना ।  
तेथें या वचना कोण मानी ॥२॥  
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिस  
नेवी नित्य अनित्य तें ॥३॥

लिंग मुद्रा करताना हाताची स्थिर  
बदलून उजव्या हाताच्या प्रत्येक  
बोटाखाली डाव्या हाताची बोटे  
एकमेकांमध्ये गुंफून मूळ केल्यास व डाव्या  
हाताचा अंगठा सरळ उभा ठेवून  
त्याभोवती उजव्या हाताचा अंगठ  
गुंडाळाल्यास ही मुद्रा मनास उत्तेजित  
करते.

मनाची मरगळ, विचारांचा थंडपण  
घालवून नवीन उत्साह भरते. नवनवीन  
कल्पना सुचणे, काहीतरी उपयुक्त कायं  
करावेसे वाटणे यातून विचारांना दिशा  
मिळू लागते. वैवाहिक जीवनात भीती,  
चिंता, न्यूनगंड किंवा पूर्वग्रहामुळे  
आवश्यक कामभावना निर्माण होत  
नाहीत. डावा अंगठा वर उभा ठेवून  
केलेली लिंग मुद्रा मनाचे दौर्बल्य कर्मी  
करून कामभावना उत्तेजित करण्यास  
साहाय्यक ठरते.




११-आदित्य

हा माघ महिन्याचा आदित्य आहे.  
तिलोत्तमा अप्सरा, जमदग्नि ऋषी,  
कंबल सर्प, ऋतजितब यक्ष, ब्रह्मोपेत  
राक्षस आणि धूतराष्ट्र गंधर्व हे त्याचे  
अनुचर आहेत.

त्वष्टाथ जमदग्निश्च कम्बलोथ  
तिलोत्तमा ।  
ब्रह्मोपेतोथ क्रतञ्जिद् धृतराष्ट्रोथ  
सप्तमः ॥  
माघमासे वसन्त्येते सप्त मैत्रेय  
भास्करे ।  
(विष्णुपुराण - २/१०/१६-१७)

# ऋतुचक्र नियमन आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा



बीजारोपणासाठी योग्य वातावरण निर्माण करते. प्रजननसंस्था ही स्वाधिष्ठान चक्राशी तसेच नवनिर्मिती ही आकाशतत्त्व पर्यायाने विशुद्धी चक्राशी निगडित आहे. स्वाधिष्ठान चक्र हे नवनिर्मितीचे केंद्र असून त्यामध्ये जलतत्त्व सक्रिय असते. मुलगी वयात आली की तिचे ऋतुचक्र सुरु होते. नवनिर्मितीसाठी आवश्यक ते रज (स्त्रीबीज) नियमित निर्माण होते. या

स्त्रीबीजाचे फलन न झाल्यास, ते  
शरीराबाहेर फेकले जाते अर्थात पाळी  
येते. हे क्रतूचक्र जर अनियमीत झाले तर  
नवनिर्मितीची क्रिया विस्कलित होते.  
मासिक चक्रादरम्यान हार्मोन्स सक्रिय  
असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अग्री  
निर्माण होतो. रजोनिवृत्तीमध्येही  
शरीरामध्ये अग्री वाढतो. पित्ताचे त्रास  
उद्भवतात. अतिरिक्त अग्रीमुळे वात  
वाढतो. या सर्व तत्त्वांना संतुलित आणि

कायक्षम करण्याच काप याना मुद्रा करत. मासिक पाळीमध्ये होणारे त्रास, वाढलेली उष्णता, रक्तसाव व दुखणी, योनी मुद्रेमुळे मर्यादित राहतात. अलीकडे लहान वयापासून मासिक पाळीचे त्रास होताना दिसतात. अयोग्य आहार, अयोग्य विहार आणि अयोग्य विचारांचीच ही देण आहे. सर्वांनीच अंतर्मुख होऊन याच विचार करायला हवा.

त्वष्ट्याचे एक वैशिष्ट्य असे, की तो  
गर्भाशयातील गर्भ विकसित करतो  
आणि मनुष्य व पशू यांना रूप व  
आकार देतो. तो विश्वातील आद्य  
शिल्पकार मानला जातो. पुराणामध्ये  
त्वष्टा हाच देवशिल्पी विश्वकर्मा  
असल्याचा तर काही ठिकाणी  
विश्वकर्म्याचा पिता असल्याचा  
उल्लेख येतो. नक्षत्रविद्येत त्वष्टा हा  
चित्रा नक्षत्राचा अधिपती मानलेला  
आहे. माघ महिन्यात सूर्यमंडळामध्ये  
अधिष्ठित असणारा त्वष्टा हा आठ  
हजार किरणांनी तळपतो, असे  
लिंगामाणामध्ये तांग आले आढे

संकल्पना: प्रणव गोखले  
संकलन: अतुल साठे  
मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर


सूर्यनमस्कार मंत्र

- ॐ मित्राय नमः  
 ॐ रवये नमः  
 ॐ सूर्याय नमः  
 ॐ भानवे नमः  
 ॐ खगाय नमः  
 ॐ पूष्णे नमः  
 ॐ हरण्यगर्भाय नमः  
 ॐ मरिचिने नमः  
 ॐ आदित्याय नमः  
 ॐ सवित्रे नमः  
 ॐ अर्काय नमः  
 ॐ भास्कराय नमः



ॐ मित्र-रवि-सूर्य-भानु-खग-पूष-हिरण्यगर्भ-मरिच्यादित्य-सवित्राकं-भास्करेभ्यो-नमः

आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने । आयुः प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते ।



## विष्णु (फाल्गुन महिन्यातील आदित्य)

विश्वं वेवेष्टि यः कृत्स्नं त्रिभिर्निंजपदक्रमैः ।  
विराङ्गंतये तस्मै विष्णवे जिष्णवे नमः ॥१२॥

अर्थ - आपल्या तीन पावलांत ज्याने संपूर्ण विश्व व्यास केले आहे. ज्याचे वाहन 'विराज' अर्थात गरुड आहे त्या संदेव विजयी होणार्या अशा त्या 'विष्णु' नामक आदित्याला नमस्कार असो.

पुणे \* चिंचवड \* मुंबई \* कोल्हापूर

020 - 67475050 / +91 9730822227 / 24

मार्च/एप्रिल २०२४

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
**१९४५**

**फाल्गुन**  
उत्तरायण • शिशिर ऋतू

## समय निरामय

<b>रवि</b> रविवार		शु. अष्टमी दुर्गाष्टमी मार्च 17 नक्षत्र: मृग ०६.४२ १८.४४	शु. चतुर्दशी हुताशनी पौर्णिमा (होली) मार्च 24 नक्षत्र: पूर्वा ०६.३५ १८.४५	कृ. षष्ठी संत एकनाथ महाराज षष्ठी मार्च 31 नक्षत्र: ज्येष्ठा ०६.३१ १८.४७	कृ. त्रयोदशी कृ. चतुर्दशी शिवरात्री एप्रिल 07 नक्षत्र: पू. भा. ०६.२५ १८.४९																																										
<b>सोम</b> सोमवार	● शु. प्रतिपदा मार्च 11 नक्षत्र: उ. भा. ०६.४७ १८.४२	शु. नवमी मार्च 18 नक्षत्र: आर्द्धा ०६.४१ १८.४४	शु. पौर्णिमा धूलिवंदन, करिदिन मार्च 25 पौर्णिमा समाप्ती १२.३० नक्षत्र: उत्तरा ०६.३५ १८.४६	कृ. सप्तमी मार्च 01 नक्षत्र: मूळ ०६.३० १८.४७	कृ. अमावास्या दर्श अमावास्या सोमवती अमावास्या एप्रिल 08 प्रारंभ ०३.२२/समाप्ती २३.५१ नक्षत्र: उ. भा. ०६.२४ १८.४९																																										
<b>मंगळ</b> मंगळवार	● शु. द्वितीया शु. तृतीया मार्च 12 नक्षत्र: रेवती ०६.४६ १८.४२	शु. दशमी मार्च 19 नक्षत्र: पुनर्वसु ०६.४० १८.४४	कृ. प्रतिपदा वसंतोत्सवारंभ अभ्यंगस्नान मार्च 26 नक्षत्र: हस्त ०६.३५ १८.४६	कृ. अष्टमी कालाष्टमी एप्रिल 02 नक्षत्र: पूर्णिमा ०६.२९ १८.४७	March 2024 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td>1</td><td>2</td></tr><tr><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td>7</td><td>8</td><td>9</td></tr><tr><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td><td>14</td><td>15</td><td>16</td></tr><tr><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td><td>21</td><td>22</td><td>23</td></tr><tr><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td><td>28</td><td>29</td><td>30</td></tr></table>	S	M	T	W	T	F	S						1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30
S	M	T	W	T	F	S																																									
					1	2																																									
3	4	5	6	7	8	9																																									
10	11	12	13	14	15	16																																									
17	18	19	20	21	22	23																																									
24	25	26	27	28	29	30																																									
<b>बुध</b> बुधवार	शु. चतुर्थी विनायक चतुर्थी मार्च 13 नक्षत्र: अधिनी ०६.४५ १८.४३	शु. एकादशी आमलकी एकादशी एकादशी प्रारंभ ००.२२ मार्च 20 नक्षत्र: पुष्य ०६.४० १८.४४	कृ. द्वितीया संत तुकाराम महाराज बीज मार्च 27 नक्षत्र: वित्ता ०६.३४ १८.४६	कृ. नवमी एप्रिल 03 नक्षत्र: उ. षा. ०६.२८ १८.४८	April 2024 <table border="1"><tr><td>S</td><td>M</td><td>T</td><td>W</td><td>T</td><td>F</td><td>S</td></tr><tr><td>1</td><td>2</td><td>3</td><td>4</td><td>5</td><td>6</td><td></td></tr><tr><td>7</td><td>8</td><td>9</td><td>10</td><td>11</td><td>12</td><td>13</td></tr><tr><td>14</td><td>15</td><td>16</td><td>17</td><td>18</td><td>19</td><td>20</td></tr><tr><td>21</td><td>22</td><td>23</td><td>24</td><td>25</td><td>26</td><td>27</td></tr><tr><td>28</td><td>29</td><td>30</td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table>	S	M	T	W	T	F	S	1	2	3	4	5	6		7	8	9	10	11	12	13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30				
S	M	T	W	T	F	S																																									
1	2	3	4	5	6																																										
7	8	9	10	11	12	13																																									
14	15	16	17	18	19	20																																									
21	22	23	24	25	26	27																																									
28	29	30																																													
<b>गुरु</b> गुरुवार	शु. पंचमी मार्च 14 नक्षत्र: भरणी ०६.४५ १८.४३	शु. द्वादशी एकादशी समाप्ती ०२.२३ मार्च 21 नक्षत्र: आश्लेषा ०६.३९ १८.४५	कृ. तृतीया छ. शिवाजी महाराज जयंती (सिंधीप्रमाणे) संकष्ट चतुर्थी (पुणे चं. उ. २१.२२) नक्षत्र: स्वाती ०६.३३ १८.४६	कृ. दशमी एकादशी प्रारंभ १६.१५ एप्रिल 04 नक्षत्र: श्रवण ०६.२७ १८.४८																																											
<b>शुक्र</b> शुक्रवार	शु. षष्ठी मार्च 15 नक्षत्र: कृतिका ०६.४३ १८.४३	शु. त्रयोदशी प्रदोष मार्च 22 नक्षत्र: मध्या ०६.३८ १८.४५	कृ. चतुर्थी गुडफ्रायडे नक्षत्र: विशाखा ०६.३२ १८.४६	कृ. एकादशी पापमोचनी एकादशी एकादशी समाप्ती १३.२९ एप्रिल 05 नक्षत्र: धनिष्ठा ०६.४८ १८.४८																																											
<b>शनि</b> शनिवार	शु. सप्तमी मार्च 16 नक्षत्र: रोहिणी ०६.४३ १८.४३	शु. त्रयोदशी मार्च 23 नक्षत्र: पूर्वा ०६.३७ १८.४५	कृ. पंचमी रंगपंचमी नक्षत्र: अनुराधा ०६.३९ १८.४७	कृ. द्वादशी शनिप्रदोष नक्षत्र: शततारा ०६.२६ १८.४८	सूर्योदय सूर्यास्त																																										

मार्च/एप्रिल २०२४

शोभन संवत्सर  
शालिवाहन शक  
१९४५

फाल्गुन

उत्तरायण • शिशिर ऋतु

फाल्गुन

हा हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षाचा शेवटचा म्हणजे बारावा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास (पूर्णी किंवा उत्तरा) फाल्गुनी नक्षत्रात चंद्र असतो, म्हणून याला फाल्गुन हे नाव पडले आहे. याला तपस्य असेही नाव आहे. शिशिर ऋतूतील हा दुसरा महिना आहे. या महिन्याचा होळी (हुतशानी पौर्णिमा) हा सण येतो. फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला, तर नकुल-सहदेव यांचे जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावास्येच्या दिवशी झाले.

फाल्गुन शुक्ल द्वितीयेला फुलेरा दूज म्हणतात. हा सण फाल्गुन महिन्यातला सर्वांत शुभ आणि धार्मिक समजला जातो. या दिवशी श्रीकृष्ण होळीच्या सणात भाग घेतो आणि रंगांऐवजी रंगिबेरंगी फुलांनी होळी खेळतो.

फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी आणि कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली श्रीपरशुरामाची पूजा केली जाते, तर उत्तर भारतामध्ये याच एकादशीला रंगभी एकादशी म्हणतात.


फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमा असते. या दिवशी होळिकादहन होते. या दिवशीच भगवान शंकरांनी कामेवाचे दहन केले असे मानले जाते. शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळाला होलाष्टक म्हणतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा वैकुंठगमनोत्सव अर्थात तुकाराम बीज साजरी केली जाते. तर वद्य षष्ठीला वारकरी संप्रदायात पंचपर्वा मानली गेलेली एकनाथ षष्ठी साजरी होते.

या महिन्यातील पौर्णिमा व अमावास्या या तिथी १४ मन्वादि तिर्थीपैकी (मन्वांतरांच्या प्रारंभ-तिर्थीपैकी) आहेत. या महिन्याच्या वद्य प्रतिपदेस धूलिवंदन आणि वद्य पंचमीला रंगपंचमी हे सण येतात. यांशिवाय श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती शुद्ध द्वितीयेला साजरी होते. फाल्गुन वद्य त्रीयेस तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. दक्षिण भारतातील बहुतेक देवस्थानांचे उत्सव फाल्गुनात असतात.

- भारतीय संस्कृतिकोशामधून साभार

# समय निरामय

## अतिरिक्त जल कमी करणारी रुक्ष मुद्रा



शरीरातील जलतत्त्व कमी किंवा अधिक असल्यास जल मुद्रा त्यास संतुलित करते. मात्र शरीरात जर वारंवार जलतत्त्वाचे अधिक्य होत असेल तर अशा वेळी रुक्ष मुद्रा जास्त प्रभावी ठरते. रुक्ष मुद्रेमध्ये जलतत्त्वाची करंगाळी ही अंगठ्याच्या तळाशी (तळहाताला जिथे अंगठा जोडलेला आहे तो भाग) टेकवावी आणि अग्रितत्त्वाचा अंगठा त्यावर हलकेच दाबावा. उरलेली तीन बोटे जमतील तेवढी सरळ ठेवावीत. अग्री हा अतिरिक्त जलाचे विघटन करून दोष निवारण करतो.


रुक्ष मुद्रांस जलोदरनाशक मुद्रा असेही म्हणतात. जलोदर किंवा लिल्हर सिन्हासिसमध्ये पोटात वारंवार पाणी साठते. शरीरातील रासायनिक कारखाना म्हणजे यकृत. विषाणुना निष्प्रभ करण्यासाठी यकृत (लिल्हर) अतिसक्रिय किंवा फुफ्फुसांमध्येही पाणी होते. अशा राहाते, त्यासाठी ते रसायनांची (पाणी)

निर्मिती करते. मात्र संसर्ग कमी होत नसेल तर ती निर्मिती वाढतच राहाते ज्यामुळे पोटात पाणी वाढू लागते. या आजारामध्ये रुक्ष मुद्रे बरोबर समान मुद्राही करावी जी यकृतास ताकद येण्यासाठी उपयुक्त ठरते. जटील आजारामध्ये सातत्य आणि सबुरी (पेशन्स) अत्यंत आवश्यक असते. जलोदराप्रमाणेच अन्य संसर्गांमध्ये, सांधे करण्यासाठी यकृत (लिल्हर) अतिसक्रिय किंवा फुफ्फुसांमध्येही पाणी होते. अशा आजारामध्येही रुक्ष मुद्रा उपयुक्त ठरते.

शरीरातील प्रत्येक प्रवाहीत गोष्टीत जलतत्त्वाचे आधिक्य असते. जसे की, रक्त, अंतःस्त्रीया ग्रंथीमधून निर्माण होणारी संप्रेक्षे (एन्जाइम्स), लाळ, चक्षूजल, घाम, मूत्र, वंगण, रज किंवा शुक्र इत्यादी. डोळ्यातून अशू वाहाणे, नाक गळणे, लाळचे जास्त प्रमाण, सांध्यात पाणी होणे, अति मूत्रनिर्मिती हे त्रास वाढलेले जलतत्त्व दर्शवितात. कार्हीच्या बाबतीत अगदी गारठा असला तरीही हातापायाला प्रचंड घाम येतो. याचाच अर्थ शरीर अतिरिक्त जल कोणत्यातरी मागाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहे.

मासिक पाळीत होणारा अति रक्तस्त्रावसुद्धा जलाचे अधिक्य दाखवितो. अशा आजारामध्येदेखील रुक्ष मुद्रा अत्यंत उपयुक्त ठरते. जेव्हा त्रास होत असतील तेव्हा गरजेप्रमाणे १० मिनीटांपासून ते ४५ मिनीटांपर्यंत मुद्रा करावी.

## कफविकारांवर गुणकारी रुक्ष सूर्य मुद्रा



आयुर्वेदात सांगितलेला 'कफ' म्हणजे पृथ्वीतत्त्व आणि जलतत्त्वाचे एकत्रिकरण. कफ = पृथ्वीतत्त्व + जलतत्त्व. जेव्हा पृथ्वी आणि जलतत्त्वांत एकत्रित बिघाड होतो तेव्हा त्यास कफविकार म्हटले जाते. संतुलित कफ हा रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतो. मात्र जेव्हा या कफ प्रकृतीची विकृती होते आणि अनावश्यक अतिरिक्त कफ शरीरामध्ये जमा होतो, तेव्हा आजार निर्माण होतात.

जलतत्त्व वाढविणाने पृथ्वीची ताठरता कमी होऊन मऊपणा येत जातो. तर पृथ्वी वाढल्याने जल घटू होऊन त्याची प्रवाहितता कमी होऊ लागते. अग्री मांद्य झाला की कफ अर्थात जल आणि पृथ्वी वाढू लागतात. अतिरिक्त कफ असणाऱ्यांना जास्त थंडी वाजणे, हातापाय गर पडणे, घसा व छातीत कफ साठणे, सर्दी, पडसे, रोज सकाळी शिंका येऊन नाक वाहणे, जेवताना किंवा काही खाताना की नाक चोंदणे, दमा, चरबीचा संचय इत्यादी आजार उद्भवतात.

रुक्ष सूर्य मुद्रेमध्ये शरीरातील माईं असलेला अग्री चेतवला जाऊन कफ कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हिला कफशामक मुद्रादेखील म्हणतात. ही मुद्रा करणे हितावह ठरू शकते.

करण्यासाठी अनामिका आणि कनिष्ठिका या दोन बोटांची अग्री अंगठ्याच्या तळाशी लावावीत व त्यावर अंगठा ठेवून तो किंचित दाबावा. तर्जनी व मध्यमा सरळ ठेवावीत. अतिरिक्त पृथ्वीतत्त्व कमी करणारी सूर्य मुद्रा आणि अतिरिक्त जलतत्त्व कमी करणारी रुक्ष मुद्रा या दोन मुद्रांचा संयोग रुक्ष मुद्रेमध्ये साधला जातो.

न्यूमोनिया तसेच विविध संसर्गांनी ग्रस्त रुणांसाठी ही मुद्रा उपयुक्त ठरते. अतिरिक्त कफ मासिक मरागळ, स्थूलता निर्माण करते. मरागळ जाऊन उत्साह येण्यासाठी तसेच स्थूलता जाऊन बांधेसूद शरीरासाठी ही मुद्रा करणे हितावह ठरू शकते.

सर्व सुख आम्ही भोगून सर्व काळ। तोडियेलै जाळ मोहपाश ॥१॥

याचसाठी संडियेले भरतारा। रातलों या परपुरुषाशी ॥२॥

तुका म्हणे आतां गर्भ नये धरून। औषध जें करून फल नव्हे ॥३॥

•••

एका जिवे आतां जिणे जालें दोहीं। वेगळीक करून नव्हे आतां ॥१॥

नारायणा आम्हां नाहीं वेगळीक। पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥

तुका म्हणे जालें सायासाचें फल। सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥

•••

हासों रुसों आतां वाढवू आवडी। अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥


सेवासुंदे करून विनोदवचन। आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥

तुका म्हणे आम्ही जालों उदासीन। आपल्या आधीन केला पाठि ॥३॥

संकल्पना: प्रणव गोखले

संकलन: अतुल साठे

मार्गदर्शन: योगेश व अमृता चांदोरकर



१२-आदित्य

## विष्णु

हा फाल्गुन महिन्याचा आदित्य आहे. रंभा अप्यारा, विश्वामित्र ऋती, अध्यतर सर्प, सत्यजितव यक्ष, यज्ञोपेत राक्षस आणि सूर्यवर्चा गंधव हे त्याचे अनुचर आहेत.

सूर्यां चापरे सूर्ये फाल्गुने निवसन्ति ये विष्णुरक्षतरो रम्भा सूर्यवर्चाशं सत्यजित।

विश्वामित्रस्तथा रक्षो यज्ञोपेतो महामुने। (विष्णुराण - २/१०/१७-१८)

विष्णूला ऋवेदात सूर्याचे एक रूप मानले आहे. 'उडणारा पक्षी' हे विष्णु ह्या देवांचे मूळचे प्रतीक आहे. पुढे सूर्यावर पक्षिस्वरूपाचा आरोप केला, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. 'विश्वाल विश्वाचा कल्याणासाठी तीन पदक्षेपांमध्ये त्रैलोक्य व्यापारा' असा त्याचा निर्देश ऋवेदातील विष्णुसूक्तात आला आहे (१.१५५). ह्या त्रैलोक्यात कोणते तीन लोक अतर्भूत आहेत, ह्याबद्दल दोन मरे आढळतात: पहिल्या मतानुसार हे तीन लोक म्हणजे सूर्याचा उदय, मध्य आणि अस्त होत. दुसऱ्या मतानुसार पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्य